


१४२

सौंदर्य शारग्रावरील तीन योरव्याने

बर्नार्ड बोझांकिट
ब्रिटिश अकादमीचे फेलो



अनुवादिका
प्रा. कमल देसाई



हाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

मा.

सौदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने

थनाडुं बोझंकिट

डॉ.मो.एन.एन.एच.डॉ.

ग्रिटिंग अकादमीने केलो

प्रनुवादक : कमल देसाई

सौंदर्य शास्त्रावरील तीन व्याख्याने

बर्नार्ड बोझंकिट

व्रिटिश अकादमीचे फेलो



अनुवादिका

प्रा. कमल देसाई



महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

प्रथमावृत्ति : फेब्रुवारी, १९८३

© प्रकाशकाधीन

प्रकाशक : सचिव

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

मुद्रक : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय

चर्नी रोड, मुंबई ४०० ००४

किमत : रु. ५/-

निवेदन

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने श्री. बनर्जी बोझंकिट लिखित “Three Lectures on Aesthetics” या पुस्तकाचा प्रा. कमल देसाई यांनी केलेला अनुवाद “सौंदर्य शास्त्रावरील तीन व्याख्याने” या शीर्षकाने प्रकाशित करण्यास मंडळास अत्यंत आनंद होत आहे.

सुरेंद्र बारालिगे,

मुंबई, माघ कृ. १४, शके १९०४.

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.

प्रास्ताविक

१९१४ च्या हिवाळधात ही व्याख्याने युनिवर्सिटी कॉलेज, लंडन येथे देण्यात आली आणि तसा फारसा फरक न करता छापण्यात आली.

अगदी अलीकडे थोर अधिकारी व्यक्ती 'भावस्थिती' या शब्दाला काही अर्थ आहे किंवा काय अशी शंका प्रदर्शित करताहेत (कोचेचे Aesthetic आणि प्रा. जे. ए. स्मिथची Aristotelian Proceedings for 1913-14 मधील चर्चा पहा) अशा वेळी मी मात्र भावस्थिती या शब्दावर इतका जोर देत आहे, म्हणजे एक प्रकारे मी करंटाच ठरायचा. पण मला इतकेच फक्त सांगता येईल की, पहिली आणि महत्वाची गोष्ट तो शब्द सुचवतो ती म्हणजे अवघ्या 'शरीर आणि मनाची एकात्मता (C.P.P. 7 Note)', अगदी एका साध्या वाक्यावर याच मानसिक एकात्मतेची कहाणी रचताना प्लेटो म्हणतो, "त्या माणसाच्या बोटात वेदना आहे" (Republic 462 D). तो अवघा माणूस, "शरीर आणि मन" मिळूनचा, ज्याला ही वेदना होते आहे आणि ह्यात (अवस्थेत) तो एक आहे, मग तिंच जरी बोटाचा निश्चित जागेचा निर्देश असला तरी जेव्हा कुठल्याही अनुभवात शरीर आणि मन असे समग्र एक होऊन अवधे गुंतलेले असते, आणि तेव्हा हे ते मुख्य स्वरूप असते, असे मला वाटते की, ज्या स्वरूपाला आपण भावस्थिती असे म्हणतो. गात असतानाचा, अथवा प्रेम करतानाचा, अथवा लढत असतानाचा, तो लक्षात घ्या. कुठल्या तरी भावस्थितीतूनच तो एकात्म होत असतो, असे मला वाटते. मग त्या शब्दाचे कितीही अर्थ असेनात. अगदी कुठल्याही संदर्भात मला ती एकात्मताच त्या शब्दातून जाणवते.

माझ्या वैचारिक भूमिकेच्या साधन सामग्रीला न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला नाही. कारण असे केल्याने माझ्या मर्यादित कक्षेत ज्या विचारांना मला न्याय दावयाचा होता त्याच्यावरच अन्याय झाला असे झाले असते.

आँक्सशाहँ :

जानेवारी १९१५

बर्नार्ड बोझंकिट

અનુભૂતિ

અન્ય એવી વિદેશી પ્રસ્તુતિ કી રાખવાની પણ આજેની
લિંગ રાધાનાથ પ્રદીપ ન જરૂર હોયાં ત્યારે તો જીવાન બિના

દ્વારા જીવાન ના 'નિર્માણ' વિષય વિનાશકીય રીતે પ્રદર્શિત વિષય
ના ચીમાંદાં (ચીમ) હાથાની લાગેનાર જીવાન વિનાશ કરી શકે
છે ૩૫-૩૬૦ વર્ષ સ્વરૂપોથી પ્રાણીઓના વિષયની રૂઢિ જીવ
ને હશે યું જેવું જીવાન રાધાનાથ ના નિર્માણ કર્યા ત્યારે ત્યારે (૩૫ વર્ષ
લાગેની જીવાન રાધાનાથ ના વિનાશક રીતે જીવાન ના નિર્માણ
ના ચીમ) 'નિર્માણ ચીમાં' ના વિષય વિનાશ કર્યા વિનાશક
ન ઉચ્ચાધ્યાન નાથી નાય કર્યા ત્યારે (અને ૩ ૧૭ ૩) જીવાનની વિનાશ
ના ચીમ પરિણામ નાથી 'નિર્માણ ચીમાં' વિનાશક વિનાશકની કાળીનાં
ના ચીમ પરિણામ 'નિર્માણ ચીમાં' વિનાશક વિનાશકની કાળીનાં
ના ચીમ પરિણામ નાથી (અને ૩ ૧૮ ૧) જીવાનની વિનાશ
ના ચીમાં (ચીમાંદાં) જીવાન જીવાન ના ચીમાંદાં વિનાશક વિનાશકની
અન્યાં વિનાશક રીતે જીવાન જીવાન ના ચીમાંદાં વિનાશક વિનાશકની
ના ચીમાંદાં નીચે ચીમાંદાં વિનાશક વિનાશક વિનાશકની ના ચીમાંદાં
ના ચીમાંદાં નીચે ચીમાંદાં વિનાશક વિનાશક વિનાશકની ના ચીમાંદાં
ના ચીમાંદાં નીચે ચીમાંદાં વિનાશક વિનાશક વિનાશકની ના ચીમાંદાં
ના ચીમાંદાં નીચે ચીમાંદાં વિનાશક વિનાશક વિનાશકની ના ચીમાંદાં

નિર્માણ વિનાશક વિનાશ

ની ના ચીમાંદાં નાથી જીવાન જીવાન નાથી નાથી નાથી નાથી
નાથી નાથી નાથી નાથી નાથી નાથી નાથી નાથી નાથી નાથી નાથી

अनुक्रमणिका

व्याख्यान १ ले

पृष्ठे

सौदर्यवृत्तीचे साधारण स्वरूप—चितनशीलता आणि निमित्त

व्याख्यानाचा आराखदा, त्याच्या आस्थेचे स्वरूप, सौदर्यनिभवाचे तीन घटक; १ आणणी दोन महे, भावस्थिती वस्तूचे नियम स्वीकारते; सौदर्यतम भासरूपता—सौदर्यवृत्तीचा श्रेणी; 'आकृतिबधावर' अवलबून असते. आकृतिबधाचा दुपदीरी अर्थ—आकृतीचे भान कसे येते—'उदयाजलीचा' सिद्धांत. चार समीक्षा. 'तुम्हीच घट होता' कल्पनाशक्तीतून (प्रतिभेतून) लारे स्पष्टीकरण—मक्त मत म्हणन तिचे स्वरूप. 'चितनशीलता'—निमित्तशील कलावंताच्या दृष्टीने, नत्य आणि गाणे या दृष्टीने खरी—अभिशचि विधान. समीक्षक. खरी कल्पनाशील वृत्ती हीच समीक्षावृत्तीचा पाया आहे. आविष्कार हा शब्द; त्यातील धोके.

व्याख्यान दुसरे

सौदर्यवृत्ती आविष्कृत रूपवंद्य—सूची आणि कला

मुख्यम घाट—आविष्कारातील अनुभवपूर्व; वस्तूची प्रतिकृती हा घाट एक नवाच १७ घटक उपस्थित करतो; वस्तूस्थिती आणि ज्ञान रूपांतरित होतात—घाट अनुभवातून काही तरी मिळवतात. आणि उलटही. (घटिटे नियमातून काही तरी मिळवतात आणि उलटही ह्याप्रमाणे) वास्तववादी अनुकृतीच्या गौरवाचा खरा आधार; माझ्यम भेदावरचा विवय, वस्तूच्या शरीरापासून वस्तूचा आत्मा दूर करणे. प्रतिकृतीचे मूल्य आणि त्यातील धोके. सांगितीक आविष्कारावर अंरिस्टॉल. अनुभवपूर्व आविष्कार विहळ कलातील प्रतिकृती नाटकातील घाट.

लक्षितकला पृथक् पृथक् का आहेत? भिन्न भिन्न माध्यमातील घाट.

प्रत्येक कलेत एक विषेष आदर्श असते, ते त्या तिच्या माध्यमातील कल्पकतेमुळे.

काढ्याचे माध्यम—अयंगमं छवनी. शेलीवरचे बँडलेचे मठ. कोचे—त्याचा खोटा चिदूवाद. त्याने शारीरमाध्यमाचे मूल्य नाकारले. आत्म्याला शरीर हवेच. भावस्थिती आणि वस्तू. कलेतील उत्सववाद.

व्याख्यान तिसरे

सौदर्यस्थावादाचे सुखकारक आणि असुखकारक प्रकार—सौदर्य आणि विरूपता

उपोद्घात; सामान्य माणसाचे सौदर्य-शिक्षण (सौदर्याभिरुची घडवणे) उदा. १९ व्या गतकाच्या उत्तराधिपासून ते आजवर. परीविस्वाकङ्क वास्तवाकडे. रोमानसचे अवशेष (अद्भुताचे अवशेष); नंतर टर्नरसंबंधीचे रेस्किनचे मत, कारागिराच्या आपुद्यावहूलचे त्याचे मत. ब्राउनिंग व इतर यांचे युरिपिडसब्डलचे मत; रॅफेल-वादापूर्वी. संस्कारवाद आणि नंतर.

उपरिनिर्दिष्ट सर्वं सौंदर्याच्या दोन अर्थांवडल आपली तयारी करते. सौंदर्य दृष्टच्या उल्कृष्ट आणि प्रथमदर्शनी आकर्षक; यापैकी व्यापक वर्गात आणली दोन वर्गांचा समावेश व्हावयाला हवा. 'सुगम' आणि 'दुर्गम'. दुर्गम सौंदर्याची वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे; जटिलता, ताण, सर्वैकपता.

आता आपण विरूपतेच्या प्रश्नाशी भिडू शकू. ती केवळ 'दुर्गम' सौंदर्य आहे काय?—म्हणजे प्रेक्षकाच्या शबलतेने घडलेल्या चुकीवर ती अबलंबून आहे काय? त्यात खूप तथ्यांश आहे—म्हणजे खन्या अर्थाने विरूपता नसते. मुखकारक किंवा अमुखकार संवेदना निर्णयाला मदत करू शकत नाही. सौंदर्यं हा त्याच्या आधीचा घटक आहे (पूर्वघटक आहे); विरूपतेतील विरोधाभास—चुक आणि पाप यांसारला तिला जर काही अर्थं असेलच तर नेमकी तिच्याविरुद्ध वर्गातच ती मोडेल; परंतु स्वतःचे असे काही विधायक घटक दर्शवतानाही दिसते. ती केवळ अनाविष्कार-शीलता असणे अशक्य आहे, सौंदर्यातिम अर्थं नसलेली अशी; काही एक विधायक स्वभाव बाळगणाच्या एक प्रकारच्या आधातातून तिचा अनाविष्कार आविष्कृत व्हायला हवा. "Same thing looked for as in beauty and opposite found" "सुंदर वस्तूत ज्याचा शोध घेतला जातो त्याचाच शोध ध्यायला हवा आणि मग विरुद्ध असे आढळेल." सौंदर्यं निर्मितीच्या प्रथत्नात फसले की, खरी विरूपता येत असेल; उदा. मनुष्याच्या कामात विशेषतः कलेत, स्वातंत्र्य ही कलेची आणि सौंदर्याची अट आहे. म्हणून केवलपणा, अमूर्तपणा अपेक्षी. कलेच्या वैशिष्ट्यावर गटेचे मत.

सौंदर्यवृत्तीचे साधारण स्वरूप—चितनशीलता आणि निर्मिती

या माझ्या तीन व्याख्यानांतून मला इतकेच साधावयाचे आहे: (१) इतर अनुभवाहून, जानातमक म्हणा किंवा अवहारातमक म्हणा, सौंदर्यनिभव वेगळा आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला नक्की काय अभिप्रेत असते त्यावर बोट ठेवणे, (२) त्याच्या वेगवेगळधा कडा अलग ओळखाय्याकरिता, त्यातील दुवे जोडण्याकरिता—उदाहरणार्थ सृष्टि-सौंदर्य, समग्र ललितकलाविष्व आणि प्रत्येक ललितकला, मी कोणते मूऱ्य आधार मानले आहेत त्यांचा निरूपण करणे, (३) सरते शेवटी, सौंदर्य आणि विरूपता अशी अभिधाने प्राप्त झालेल्या त्याच्या परस्परविरोधी गुणधर्मातील भेदांचा आणि संबंधांचा मागोवा घेणे. या एवढधा घोडधा अवकाशात आपण सर्वज्ञ होण्याचा किंवा असण्याचा आव आणु नये हे तर उघडच आहे. आपल्या कूवतीप्रभाणे आपल्या वस्तूचे आपण सरळ विश्लेषण आणि वर्णन करणार आहोत. मूऱ्यतः आपल्याला जे काही म्हणावयाचे आहे ते अगदी प्रायमिक स्वरूपाचे आहे.

या पहिल्या व्याख्यानात प्रथमदर्शनीच जाणवणारी सौंदर्यवृत्तीची कल्पना मिळवण्याचा आपण प्रयत्न करू. सौंदर्याच्या सुखकारक आणि समाधान देणाऱ्या अशा ज्या जाती आहेत त्यांच्यापुरतीच आपली कडा आपण मर्यादित करणार आहोत. विरूपता आणि तिच्यासारख्या इतर, पुढचे प्रयत्न उपस्थित करतात. ते आपण तिसऱ्या व्याख्यानात सोडवू.

तथापि, विषयाला हात घालण्यापूर्वी मी काही क्षण रेंगाळणार आहे. कोणत्या जातींची सौंदर्यविषयक आस्था माझ्या ओत्यांकडन भी अपेक्षितो हे मला स्पष्ट करावयाला हवे. ती तत्त्वज्ञानाच्या गालेसंवंधीची आस्था आहे. आपल्या जीवनात सौंदर्यवृत्ती कुठे आढळेल आणि रोजच्या आपल्या अनुभवातील वृत्ती व वस्तू यांच्या मूऱ्यांपेका तिच्या मूऱ्यांची विशेष जात कोणती, सी या रोजच्या वृत्ती आणि वस्तूपेका वेगळी कशी आहे याचा विचार करण्याकरिता ती आस्था हवी आहे. सौंदर्याची निर्मिती आणि कलाकूर्तीची समीक्षा याचे नियम घालून देण्यासाठी ती नव्हे. आणि पुन्हा संवेदना आणि कल्पना यांतील सुखकारकता आणि असुख-कारकता यांची विस्तृत आणि तपशीलवार कारणमीमांसा देणे म्हणजे वैज्ञानिक सौंदर्यशास्त्र असा जर अर्थ अभिप्रेत असेल, तर त्या तसेच प्रकारची सौंदर्यशास्त्रीय आस्थाही नव्हे. असा विज्ञानापासून आपल्याला खूप शिकायचे आहे. आणि त्यातील अगदी प्रायमिक दाखले आपल्या उदाहरणाकरिता, स्पष्टीकरणाकरिता म्हणून वारंवार घेऊ. पण यापेक्षा जास्त आपल्या आस्थेचा विज्ञानाची संबंध येणार नाही. परंतु विज्ञान-कार्यकारणभावयुक्त स्पष्टीकरणे आणि सार्वविक नियम यांचा व्यूह—आणि तत्त्वज्ञान—वास्तवाच्या वेगवेगळधा प्रकाराचे आणि त्यांच्या मूऱ्याचे विश्लेषण; या दोन्ही गोष्टी आपल्या दृष्टीने भिन्न आहेत. आणि आपले सौंदर्यशास्त्र ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे.

तत्त्वज्ञानातमक सौंदर्यशास्त्र निगमनातमक असून त्यातील युक्तिवाद वरून खाली असतो, ते विगमनातमक नाही, तेव्हा त्यातील युक्तिवाद हा खालून वर जाणार नाही; अतएव ते अतिमौतिकीय व निरुपयोगी, कालवाह्य पद्धतीचा अवलंब करते याबद्दल खोलरच पुष्कळ

बोलते गेले आहे. मी कवूल करतो की, तस्वज्ञानातील पद्धतींसंबंधीचे हे सर्व बोलणे मला थोडे कंटाळवाणे आणि वेडगळपणाचे वाटते. मी माव तस्वज्ञानातील एकच पद्धती जाणतो. आणि ती म्हणजे एकत्रित केलेल्या सर्व संबंधित अटितांचा संकल्पनात विस्तार करावयाचा, म्हणजे सर्वसमावेशक व स्वसंवादी अशा या संकल्पना रवतच विचारांना प्राप्त होतील.

आता आपण आपल्या विषयाकडे वळू. मुख्यातीला तो सौदर्यनिभव एक अगदी साधा सुखाकारक भावप्रत्यय असतो; किंवा काही तरी मुख्याकृत याची तो भावस्थिती असतो—जेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देतो तेव्हा तो दुसऱ्यात परिणत होऊ लागतो.

कफक्त इतकेच? नाही. त्या भावस्थितीचा एक विशेष स्वभाव किंवा तिचे एक विशेष स्वरूप आहे. तो स्वभाव काही विशेषण गटांनी आपल्याला वेगळा अोळवतात येतो. सौदर्यं हा त्या विशिष्ट विशेषण गटाचा प्रातिनिधिक शब्द आहे. स्था विशेष स्वभावाचे तीन मुख्य गुणधर्मांनी वर्णन करता येईल. हे तिन्ही प्रमुख गुणधर्म एकमेकांची अगदी निगडित आहेत.

'अभिरुचीसंबंधी वाद अर्थ' हे खोटे

१. ती अविनाशी स्थिर भावस्थिती आहे. काही तरी मुख्याकारक असते त्यातले आपले मुख स्वतँच उपशमत नाही. खाच्यापिण्यातील मुखाचे समाधान झाले की ते नष्ट होते. तसे वरील मुख संपत नाही. आपण दमतो; उदा. एखादा संगीताच्या मैफलीत, पण म्हणजे संगीताचे आपल्याला अजीर्ण झाले किंवा ते अति झाले म्हणून नव्हे. ती दरमांक म्हणजे आपल्या शेरीरमनाने काम कराव्याविकृद्ध पुकारलेला संप असतो. सौदर्यं गरज ही काही संपणारी, नष्ट होणारी गरज नव्हे; की ती तूत होताच त्या प्रमाणात नाहीजी होईल आणि उरणार नाही.

२. ती संबद्ध भावस्थिती आहे—म्हणजे मला म्हणायचे की, एखादा वरतुच्या गुणधर्मांशी, स्वरूपांशी ती निगडित असते, जोडलेली असते. त्या स्वरूपाच्या सर्व तपशिलांसह, सर्व अंगोपांगोसह—ती निगडित असते. इतका तो शब्द संदिग्ध नसता तर मी 'सापेश' (Relative) म्हटले असते. एखादा ती एक विशेष जातीची भावस्थिती आहे किंवा एक समूतं भावस्थिती आहे असे म्हणेल. मी काही पहातो अधवाएकतो, तेव्हा अनेक कारणांमुळे (Reasons) मला मुख होईल, उदा. जेव्हा मी जेवणाची घटा ऐकतो. परंतु हा काही सौदर्यनिभव नाही. माझी मुखाची संवेदना संबद्ध झाल्यासेरीज, ऐकताना ती प्रत्यक्ष घवनीशी निगडित झाली नाही तर ती मुखसंवेदना सौदर्यनिभव होणार नाही. माझ्या अनुभव वस्तुच्या विशिष्ट स्वरूपामुळे माझ्या भावस्थितीच्या विशिष्ट स्वरूपाला आवाहन मिळाले आणि वरे पहाता ह्या दोन्ही गोट्ठी एकरूप आहेत, म्हणजे एक दुसरीशी एकरूप होते.'

३. ती सर्वांत्रिक भावस्थिती आहे. तुम्ही तुमच्या त्या भावस्थितीत सहभागी होण्यासाठी इतरांना साद घालू शकता आणि असा भागीदारीने त्या भावस्थितीचे मूल्य उणावत नाही. 'अभिरुचीविषयी वाद घालण्यात काही अर्थ नाही' या म्हणण्यात काही तथ्य एखादे वेळेस असेलही, तरी सौदर्यस्वादातील मुखावहून हे नक्कीच अगदी झोटे आहे. इतरवर कुठेही अशी चर्चा फलदायी ठरलेली नाही. इतर कमात इतकी चर्चाही झालेली नाही.

४. अर्थपूर्णता, प्रतिकृती इत्यादी वाद आले की, या संदर्भात प्रश्न उपस्थित होतो. आपण त्याकडे वलणारच आहोत.

इतर वो त्रांत कुठेच अभ्यास आणि संस्कार इतके आवश्यक किंवा इतके परिणामकारक ठरले नाहीत. संस्कृतीया या अभिधानाचा कस हात्च की उचित आवड निवड जो पासणे हेच तिचे साध्य असते.

आता अविनाशित, संबद्धता आणि सार्वविकला—ह्या तीन गुणधर्मात हे अनुस्थूत आहे की सौदर्यवतीला एक वस्तू आवश्यक असते. तो भावप्रत्यय आपण म्हणतो, तो कशाची तरी भावस्थिती असतो. आपल्या शरीरातील सर्वसामान्य चैतन्यशक्तीची वाढ झाल्यामुळे येणाऱ्या निरोगीपणाच्या सुखाकारक भावासारखा, उदाहरणार्थ, हा भाव नव्हे. ह्यातही काही सौदर्यविषयक घटक एकादे वेळेस असतील किंवा ती निरोगी अवस्था अनुकूल अशा सौदर्यपूर्ण वातविरणाला प्रतिसाद देण्याला आपल्याला संवेदनाशील बनवेल. परंतु मुळयत: ही अवस्थ्या अतीच मामान्य आहे आणि तिला संबद्धता अतीच कमी आहे (ती माध्यमरहित आहे). सौदर्यवतीला एक भावस्थिती असते, ती भावस्थिती वस्तूत समृत शालेली असते. त्या वस्तूत ती कोणी तरी पहाडे म्हणून स्थिर होते आणि तस्वत: प्रत्येकाने पहाडे याकरिताच ती असते.

सौदर्यनिभवाच्या संदर्भात ह्यातून दोन नवेच महे समोर येतात. त्यांतील मनाची वृत्ती 'चित्तनशील' असते आणि त्याची भावस्थितीही 'रौचत' रूपशील बनते, 'समृत' होते अथवा 'सजारीर' होते हेच आपण अशाही पद्धतीने व्यक्त करू शकू. भावस्थिती ही 'प्रज्ञासंस्कारित' केली जाते. अथवा 'चैतन्य स्पर्शानें युक्त' असते (तिचे आदर्शकरण केले जाते). परंतु या मंजांनी घटकान गफलत होते.

१. 'चित्तनशीलता' हा शब्द सौदर्यवतीला नेहमी लावला जातो आणि तो आपल्याला तपामुन घ्यायला हवा आहे. प्रथमदशांनी तरीही चित्तनशील सौदर्यवती विज्ञान आणि व्यवहार या वृत्तींनी काहीएक साध्यम्यं, काहीएक वैधम्यं दाखवते. ह्या तीन प्रकारच्या वृत्तीं माणूस वस्तूच्या संदर्भात वेळ गळतो, परंतु विज्ञानात काय किंवा व्यवहारात काय, माणूस वस्तूवर काही तरी किंवा करतो. आणि त्यांना तो बदलतो, फक्त सौदर्यवतीत माव तो वस्तू बदलण्याचा प्रयत्न करत नाही. तो वस्तूकडे पहातो. पण मग सुजनशील कलेच्या वस्तू-स्थितींनी याचा ताळमेळ कसा घालायचा, हे आपण खाली पाहू. परंतु एवढे मात्र आपण एकदम सांगू शकू की सुजनशील कलेत निर्मतीच जणू काही एक बोधनाचा (Perception) प्रकार बनते. एकादी गोष्ट पूर्णपणे पहाणे, एकाणे किंवा कल्पनेने पूर्णपणे साकार करणे ह्याला तो निमितीव्यापार दुष्यमच आहे.

वस्तूचे नियम

२. भावस्थिती एक 'सेंट्रिय संधार' बनते; 'रूपशील' अथवा 'समृत' होते. भावस्थितीचे हे स्वरूप संवेदोपरी महत्वाचे. कारण या भावस्थितीला स्वतःचे असे मूळत्व लाभले आहे. किंवा जिने रूपशील आकार धारण केला आहे ती भावस्थिती एकाद्याने एकेरी शरीर आणि मनाने! जाता जाता विलेला प्रतिसाद होय असे म्हणण्याइतकी क्षुलक राहिलेलीच नसतो. प्रारंभी उल्लेखिलेले वस्तू तीनही घटक तिच्यात एकाच वेळी उठावदार होतात. मंजाचा की कणाने तरी तुम्ही मुखी झालात किंवा दुःखी झालात. सामान्य जीवनात तुमचे दुःख कमी अधिक प्रमाणात बोयट वेदना असते आणि दुःखाचा विषय ते कमाविषयी अहे—हा एक त्याच्याशी निगडित असा विचारच रहातो. त्या संवेदातून काही निपन्न होत नाही; कमाचाही विकास होत नाही. या संवेदामुळे अनभवाला नवी खोली प्राप्त होत नाही. परंतु तुमच्यात त्या तुमच्या दुःखानुभवाला कुलविष्याची ताकद असेल, त्या अनुभव वस्तुला आणि

३ हा ज्ञापनवेळ, मी जसा लिहिला आहे तसा लिहिला तरच, सौदर्यशस्त्रीय चर्चेत महत्वाचा आहे. ह्यात मन अवघे शरीर होते आणि शरीर अवघे मन होते.

त्यातील साहित्याला कल्पनाशील किंवा प्रतिभाषूरित आकार देण्याची ताकद असेल तर त्या दुःखानुभवाला रूपांतरित व्हावेच लागते. त्या भावस्थितीला वस्तुरूप प्राप्त होते. ती भावस्थिती स्वतःच वस्तुच्या नियमांच्या स्वाधीन होते. तिला चिरंतनत्व, नियमितता, मुसंबाद योडक्यात मूल्य यावयाला हवे असते. तो केवळ स्वभग्न रहात नाही. मग ती Georgian Poetry ह्या संप्रहातील शेवटची ती लहानशी कविता असो की प्रदीर्घ In Memoriam असो. जेवढी म्हणून त्या भावस्थितीला शक्य तेवढी मूल्ये आता तिचे फुलविली गेली आहेत, आणि अभिव्यक्त झाली आहेत, एखाद्या हिन्याला पैलू पाडावेत आणि तो कॉदणात वसवावा तवी. मी जेव्हा म्हणतो 'जेवढी म्हणून भावस्थितीला शक्य', तेव्हा एक वस्तुस्थिती फक्त मी नमूद करतो की, अशा रीतीने भावस्थिती विकसित झाली आहे, केली गेली आहे. कारण, अर्थात ती रूपांतरित झालेली आहे आणि अखेर आविष्कृत झालेली अशी भावस्थिती एक नवनिर्मिती असते; आता ते प्रथम वाटलेले भावडे दुःख, कारणी व्यापक अर्थांभंता नसलेले राहत नाही.

ऐंट्रियगोचररूप तत्वतः अगदी एकच असते, मग ते निसर्गात आढळलेले असो किंवा निर्माण केलेले असो, तो डोंगर असेल किंवा फूल असेल. ती भावस्थिती आणि तिचे ऐंट्रियरूप असे वेगळे नसते. तुम्ही अनुभवतानाच ऐंट्रियरूप सौदर्यात्मक भावस्थिती होते.

ह्यातूनच एक विरोधाभास निर्माण होतो. आपण ती दोन विधाने करू शकू:

(१) सौदर्यवृत्तीत, भावस्थिती जीमधून समूतं होते त्या वस्तुच्या स्वतःच्या तंशा असण्यामुळे तिला मूल्य येते.

(२) सौदर्यवृत्तीत, भावस्थिती समूतं झालेल्या वस्तुच्या ज्या दिसण्याचे भान आपल्या संवेदनांना आणि कल्पनेला येते त्या दिसण्यामुळेच तिला मूल्य येते.

त्याचे कारण असे की, सौदर्यात्मक भावस्थितीचे ऐंट्रियरूप जेव्हा आपल्या कल्पनेचा, संवेदनेचा विषय असते तेव्हाच तिला वस्तुत्व येते. खण्या अस्तित्वातील काहीही असो, ज्याचे आपल्याला भान येत नाही किंवा कल्पना येत नाही, त्याचा आपल्या भावस्थितीच्या अभिव्यक्तीच्या दृष्टीने काहीच उपयोग नाही. तसेच तर आपल्याला प्रत्यक्ष अस्तित्वातील वस्तुसंबंधी खूप माहीत असते—तिचा इतिहास, तिची घटण, तिची बाजारातील किमत, तिची कारणे आणि तिचे परिणाम. सौदर्यवृत्तीच्या संदर्भात हे असले काय आणि नसले काय, सगळे सारखेच. ते सर्व आगंतुक, प्रासंगिक, सौदर्यवस्तूत ते उपस्थित नसते. आपल्याला पाहण्यासाठी जे आहे ते सोडून सर्व निरुपयोगी, आणि तेच तेवडे आपल्या संवेदनांना व कल्पनेला दिसते जे फक्त साक्षात दृश्यरूप किंवा भासरूप असू शकते. सौदर्यात्मक भासरूपतेचा हा मूलभूत सिद्धांत आहे. जोपर्यंत माणस या भासरूपतेलाच वास्तवापेक्षाही अधिक मूल्य यावयाला शिकत नाही, तोपर्यंत तो सौदर्य दृष्टधा सुसंकृतच नव्हे, मुधारलेला नव्हे. आपण नंतर पाहूच की तेच खार श्रेष्ठतर वास्तव आहे, तेच वस्तुचा आत्मा प्राण आहे. वस्तुचा जो मूळ रूपाव तो म्हणजे ही भासरूपता.

मुख आणि मूल्य

आतापर्यंतच्या ऊपोहावरून सौदर्यवृत्ती म्हणजे असे काही तरी दिसते: मुखद भावस्थितीशी गुंतवणूक; ही भावस्थिती वस्तुमध्ये मूर्तरूप घेते; तिचे चितन शक्य असते; आणि तिने निमुट वस्तुचे नियम पाळलेले असतात; आणि येथे वस्तु म्हणजे तिचे दृश्यरूप;

आपल्या संवेदनांतून अथवा आपल्या कल्पनेतून ते आपल्यापुढे उमे ठाकते, जे दिसतच नाही, जे ऐंट्रियरूप घेतच नाही ते सौंदर्यवृत्तीच्या हिंसेवी नसते.

आता ह्यात शंकाच नाही की ही सौंदर्यवृत्ती किंती नानाविध पातळधारांतून प्रत्यक्षतः हरण्याची आपल्याला भेट असते. आणि सीमारेयेवरची उदाहरणे अलग ओळखणेही कठीण जाते. जवळजवळ सर्वच्या सर्वं सुखाकारक प्रत्ययांच्या बाबतीत बहुधा एखादी का होईना बारीकशी सौंदर्यवृत्तीची खूण असतेच असते असे म्हणता येईल. आपण उदाहरणांच्या चडल्या श्रेणीची मालिका घेऊ. अस्यत भुकेच्या वेळी खातानाही एक सुखद भावस्थिती निमिण होते. या सुखात फारच थोडे किंवा नसतातच ते गुणधर्मं ज्यांच्यावर आपण प्रारंभी जोर दिला आहे. चिरंतनत्व, विधरता, संबद्धता आणि सार्वत्रिकता. भुकेचे शमन होताच सुखद भाव रहात नाही; तिथेच मुतुन पदावे, चितन करावे असे त्यात काहीच नसते; विनिमयाला तिथे वाव नाही. उलटपक्षी तहानले नसताही अभिजात मशाची चव चालणे, आस्वाद वेणे ह्यांत त्या दुसऱ्या प्रकारचे पुष्कळच काही आहे. मेरेडिथच्या Egoist मध्ये डॉ. मिडलटनच्या तोंडी जी मद्याची स्तुती पातली आहे ती ह्या संदर्भात उत्तम दाखला म्हणता येईल. वेगवेगळ्या मद्यांना वैशिष्ट्यधूर्णं करणाऱ्या सुखाच्या नानापरीचे चिरंतनत्व आणि सार्वत्रिकता या मूल्य संज्ञांतून तो विश्लेषण करू शकला आहे. हे केवळ सुखद भावस्थितीच्या पलीकडे नैते. ती आता कल्पनेच्या वस्तूला भिडते आणि या कल्पनेतील वस्तूच्या स्वरूपाशी त्या भावस्थितीचे वैशिष्ट्य एकूण होते. उलटपक्षी यीत आणि उण्ण या संवेदना असले काही क्वचितच देऊ शकतात. त्या संवेदनांना व्यामिश्र संघात नाही, घाट नाही, घटकांचे संबंध नाहीत की ज्यांचा आविष्कार करता येईल. प्रथमदर्शनी तरी गंध संवेदनाही या प्रकारचे काहीच वेत नाही आणि सौंदर्यवृत्तीला ही संवेदना एखादे वेळेस साहित्य पुरवते आहे असे दिसले तरी अत्यंत सुखद गंध हे ते साहित्य निश्चित नव्है, परंतु ज्या गंधाची अस्यत मनोरंजक अशी सहयोजने निगडित आहेत तो गंध माव ते साहित्य पुरवतो— पालापाचोळधाचा सडका वास अथवा समुद्राचा वास, उदा. येथे आपल्याला नमूद करता येईल की इथवर तरी हे मूल्य खोटे आहे. कारण गंधाच्या मूल स्वरूपातून किंवा अंगभूत मुगुणधर्मातून काही समुद्राचे अथवा माळरानाचे सौंदर्य खरोखरच प्रत्यक्षकारी होत नाही; परंतु सौंदर्य आणि गंध संवेदना एकव जोडल्या जातात, त्याचे कारण पूर्वी कधी तरी या दोन्ही गोष्टी आपण एकव पाहिलेन्या असतात. त्याचे स्मरण असते. कमीअधिक प्रमाणात फलरिन्सची माझी स्मरी तशीच माझ्या जुन्या पोटमैटोवी निगडित आहे. परंतु यासंबंधाने त्याला सौंदर्यमूल्य येत नाही किंवा आलेच तर अगदी फारच थोडे.

आता आपण स्पर्श संवेदनेचा विचार करू. Relief मध्ये पृष्ठभाग आणि रेषा यांवरून बोटे फिरविताना येते ती संवेदना मला म्हणायची आहे. श्रोत्यांतील पुष्कळच ह्या बाबतीत माझ्यापेक्षा जास्त तज्ज्ञ असतील. ही स्पर्श संवेदना किंतपत सौंदर्यसुख देईल हा प्रश्न म्हणजेच मला वाटते, स्पर्श संवेदनेने आपल्याला वक्रतेच्या अथवा घाटाच्या अथवा प्रतिकृपित पृष्ठभागाच्या स्वरूप वैशिष्ट्याचे किंतपत भान येईल हा प्रश्न होय. हालचाल केस्पाशिवाय मला तरी काही हे शक्य दिसत नाही. अंधलधा माणसाने हात फिरवला, उदाहरणाऱ्य, तर मला वाटते, त्या स्पर्शातून त्याला सौंदर्य विशेष पुष्कळच जाणवेल. तत्त्वतः मला तरी दिसतं की एखाद्या कागदाच्या वीर्ध सुरनक्षीच्या सूक्ष्म छिद्राला डोळा लावून ते छिद्र एखाद्या चिकाच्या संबंध पृष्ठभागावर फिरवत ठेवून आस्वाद घ्यावा तसेच हे आहे. काही अंगांपर्यंत तुम्ही हे करू शकाल. प्रत्येक स्वतंत्र उदाहरण अशा पद्धतीने तपासून उत्तर

शोधणे कठीणच, परंतु वेगवेगळ्या उदाहरणाची तुलना करून, ज्यामूळे त्याच्यातील सौंदर्यविशेष वदलतो अशा घटकाचे स्वरूप पहाणे शक्य आहे. परंतु हे सर्वांत आहे की, सर्वसामान्यपणे दृष्टी आणि कान ही दोन इंद्रियेच फक्त सौंदर्याची इंद्रिये म्हणून मानली जातात. ज्या स्वरूपविशेषाचा आपण भागोवा घेते आहोत तो अग्रगम्यतेने आणि परम उत्कर्षने ह्याच दोन इंद्रियांच्या संवेदनांत आहे यात शकाच नाही.

इथे मग सौंदर्यवृत्तीतील मूलगामी अशा स्वरूपविशेषाच्या नव्याच विधानाच्या सामोरी आपण जातो. आर्तापर्यंत त्यासंबंधी आपण जे काही पाहिले त्याचा एक शब्दात आता सारसंक्षेप करता येईल. जेव्हा आपण म्हणतो की, सौंदर्यवृत्ती ही ऐंद्रियरूप भावस्थितीची असते तेव्हा ती भावस्थिती 'आकृतिबंधातून' आपले ऐंद्रियरूप घेते. ही सौंदर्यवृत्ती म्हणजे आकृतिबंधातून प्रगट झालेली भावस्थिती.

आकृतिबंधाचा विरोधाभास

हा तो आकृतिबंध की जो आतापर्यंत पाहिलेल्या सौंदर्यवृत्तीच्या सर्व विविध शेणीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात उपस्थित होता. आणि तो जितकधा प्रमाणात अनुपस्थित तितकधा प्रमाणात सौंदर्यवृत्तीही अनपस्थित. सौंदर्यविषयक सिद्धांताच्या दृष्टीने आणि सर्व तस्वज्ञानाच्या दृष्टीनेही आकृतिबंधाची ही संकल्पना सर्वतोपरी महसूसाची आहे. ती आकृतिबंधाची संकल्पना हाताळण्याकरिता यथार्थ आणि त्याच वेळी परिणामकारक असा एकादा दृष्टिकोन जर फक्त आपल्या कंजात (आणता) आला तर या व्याख्यानातून आपण कायदम स्वरूपाचे असे काही मिळविले असे होईल.

दोन परस्परविरोधी विधानांपासून आपण आरंभ करूः—

१. वस्तूचा आकृतिबंध म्हणजे तिचे जडद्रव्य किंवा आशय नव्हे.

२. वस्तूचा आकृतिबंध म्हणजे केवळ तिचे जडद्रव्य किंवा आशय होय.

ही दोन्ही विधाने खरी आहेत, कारण आपल्याला वस्तूचे भान येते, परंतु त्या भानातील आपल्या मरमग्राही दृष्टीचे अद्यवा ऊर्मचि प्रमाण भिन्न-भिन्न असते. आणि म्हणून आपण एखादे वेळेस त्याना फक्त जड वस्तूचा बोयट भाराच्या भारा म्हणून वघू, नाही तर ती वस्तू म्हणजे जिवंत घटक आहे, ती एकात्म आहे आणि विशेष स्वरूपानन अंतरवाहू मुसमसूते आहे, असे आपल्याला दिसेल. एखाद्या वस्तुच्या अंतर्गत रचनेतील सर्वांत कमी संवैधित आणि सर्वांत खालचा स्तर म्हणजे तिचे अवकाशातील वाह्यरेखांकन. ज्या काणाची सी जड वस्तू बनली आहे, त्याच्याशी या वाह्यरेखेला काहीच कंतव्य नसते. आणि द्रव्य व आकृतिबंध ह्यातील हा एक प्रावधानिक स्वरूपाचा असा विरोध आहे. आणि अर्कातीच, आपण कठलीवू वस्तू तिच्या विशुद्ध रूपात, तिच्या विशुद्ध शक्तीत अथवा चैतन्यात पूर्णतया विसर्जित करू शकत नाही, एकजीव करू शकत नाही, तिचे विशुद्ध स्वरूप आपल्याला निश्चितपणे कधीच कलू शकणार नाही. नाही तर मग आपण देवच होऊ, मग सर्वच आपल्याला चैतन्यपूर्ण, जिवंत आणि परिपूर्ण दिसेल; जेव्हा असे काही उरणारच नाही. परंतु एका विरोध, वाह्यरेखांकन आणि जडद्रव्य यांसारखा, नेहमी, काही प्रमाणात आपल्याला व्याङ्गारच, मग आपण हे दोन घटक अभेद्य आहेत हे असे किलीही शिकलो. सरी, याचा अर्थ प्रत्येक जडद्रव्याला त्याची म्हणून एक विशेष वाह्यरेखा आहे.

म्हणजे, (१) आकृतिबंध म्हणजे बाह्यरेपा, बाह्य आकार, साधारण नियम, उदाहरणार्थ, एखादे वाक्य किंवा एखादा युक्तिवाद मांडण्याकरिता स्वीकारलेला ; अयवा तो म्हणजे काव्यातील छंद ; किंवा कवितेचा प्रकार, सुनीत किंवा असेच काही तरी. ह्या सर्वांत तो काही-एक आगंतुक, सर्वंसाधारण आणि बाह्यरेखाटनात्मक आहे. रिक्त घाट, केवळ आकृतिबंध, औपचारिक नम्रता असांसारखे शब्दप्रयोग आपण वापरतो. हे शब्दप्रयोग आत्मा किंवा अंतःकरण या शब्दप्रयोगांच्या विहऱ्या आहेत. जे काही आवश्यक, परिणामकारक आणि महसूसाचे, आणि असेच पुण्यक आही—या संकल्पनेच्या विहऱ्या अशी ती संकल्पना आहे.

परंतु, (२) तुमची मर्मप्राही दृष्टी जास्त सखोल कूरन, संबंधाचा संबंधित घटकांवर होणारा परिणाम न वगळता जेव्हा तुम्ही संगती आणि संबंध पहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आकृतिबंध (एखाद्या बकिलाने म्हणावे तसे) ही फार महत्त्वाची, साक्षात महत्त्वाची संकल्पना आहे. कृपबंध म्हणजे केवळ बाह्यरेखांकन किंवा आकारमात्र नव्हे. ती वस्तू, ही ती वस्तू होण्याला या स्तराची, वैविध्याची आणि संबंधाची गरज असते त्यांचाच पूळ। किंवा संच म्हणजे आकृतिबंध-जीवन, आत्मा आणि गती त्या वस्तूची. आणि ह्याच्यापुढे, प्रत्येक रूपबंध—जो जडद्वयापासून अलग करण्याकृते तुमचा कल असतो—त्या प्रत्येक रूपबंधाच्या पाठीमागे आणसी एक रूपबंध असतो जो त्या जडद्वयातच असतो. त्या जडद्वयाचा आंतरिक घाट असतो. आणि हा आंतरिक घाट ठरवतो, “तुम्ही त्या वस्तूचे काय करू शकता;” माती किंवा ग्रीष्म, अयवा संगमरवर किंवा तेल किंवा जलरंग, तंतुवाचे किंवा ग्रीक अयवा इंग्रजी भाषा, ह्या सर्वांचे आंतरिक स्वरूप तुम्ही त्यांना कसे हाताळावयाचे हे ठरवते. ह्या द्रव्यांतरंगत घटकाची संगती कम आणि संबंध म्हणजे हा आंतरिक घाट होय आणि तुम्ही जो एक अधिक कृतिम घाट त्या द्रव्याला देणार आहात त्याचे नियंत्रण हा आंतरिक घाट करतो. कलाकृतीमध्ये हा दाखवता येईल.

हा श्रेणीमेद ध्यानात घेऊन कठल्याही अनुभवाच्या संदर्भात “आकृतिबंध”, “आकारिक” असा संज्ञा जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्या चूक आहेत की वरोवर हे ठरवू शक. एखाद्या अनुभव वस्तूचा आस्वाद शेणारी तुमची मर्मप्राही दृष्टी किंती प्रमाणात सूक्ष्म आहे यावर ते सर्व अवलंबन राहील. आणि अर्थातच प्रत्यक्षत: त्या वस्तूत किंती प्रमाणात जिवंतपणा आणि रचना आहे यावरही ते अवलंबन आहे. तस्वत: आकृतिबंध आणि आशय एकच आहे; शरीर आणि आत्मा यांसारें. परंतु आपण गरीर-आत्मा मेद करतो तसाच यातही भेद करीत रहातो. कारण त्यांच्यात संपूर्ण अभेद साधण्यात काही ना. काही उणीव उरतेच. कदाचित ती दोष त्यांच्या स्वतच्या बाजूने असेल आणि आमच्या बाजूने तर तो दोष नक्कीच आहे.

“प्रत्यक्षत: किंती प्रमाणात त्या वस्तूमध्ये जिवंतपणा आणि रचना आहे.” आपल्याला घाटते की, सौदियंगुणावर याचा फार परिणाम होतो. पण आपल्याला वाटतो त्यापेक्षा खूप कमी परिणाम होतो; त्याचे कारण हे—

सौदियंगुतीतील ‘वस्तूला’, आपण पाहिलंय फक्त दृश्यरूपच, भासरूपताच असू शकते. ती खारी वस्तू नसते, जिज्याविषयी आपल्याला खूप माहिती असते. खरी वस्तू ज्ञानविषयही होऊ शकते. तपीची ती ज्ञानविषय नसते. आणि म्हणूनच आपल्या कल्पनाशक्तीला किंवा काण्यनिक अनुभवीला वस्तूची निवड करण्याला अकरण: अमर्याद वाव आहे, कारण वस्तूची सर्व दृश्यरूपे कोणत्याही संदर्भात आणि संबंधात मुक्तपणे आपल्या संवेदनांना सामोरी येतात.

आता वस्तुच्या दिसण्यातून आकार घेण्याची शक्यता जितकी विविध तितकीच आकृतिवंध कल्पनेने अनुभवण्याची शक्यताही विविध; उदाहरणार्थं डग. थंड ओलसर बाफेचा तो सुंज आहे हे आपल्याला माहीत आहे. पण तो सूर्याने प्रकाशित झालेला आपण पाहतो तेज्ज्ञा सौंदर्याकृती अभिव्यक्त करणाऱ्या खूप वेगळधाच शक्यता आपल्याला मिळतील. कारण त्यातून ती आश्चर्यकारक, अदभूत संरचना सर्वं तन्हेतन्हेने प्रकाशित झालेली असते, आणि अशा तन्हेतन्हेने प्रकाशित झालेली ती संरचनाच वस्तु अथवा भासरूप म्हणून महसूलाची असते. आणि स्वतःच तिच्याशी निगडित होण्यासाठी, तिच्यात आपला रूपवंध शोधण्यासाठी आपल्या भावस्थितील ह्या भासरूपतेचीच फक्त निकड असते. एक मनोरंजक मुहूर्धाचे स्पष्टीकरण इथे मिळते. सूष्टीच्या निर्मिती श्रेणीतील प्राप्यांच्या विकासकमात तुम्ही जेसजसे वर जाता तसेतपी त्या विकासकमातील सौंदर्यविषयक गुणवत्ताही वरच्या श्रेणीची असायला हवी असे एक मत आहे. कारण त्या विकासकमात तुम्ही श्रेष्ठ संरचनेपर्यंत पोवता, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, ही श्रेष्ठ संरचना, उदा. प्राप्यांची; एक अर्धाने तुमच्या कल्पनेला मर्यादित करते. नव्या संदर्भात ते इतक्या चटकन मिसळत नाहीत; जितके सहज समुद्र अथवा डग मिसळतात. ही मंडळी असरूप बदलती रूपे षेऊ शक्तात आणि सौंदर्यानुभूतीचे हे कार्यच आहे—ही अनुभूती जेव्हा कल्पनेत किंवा प्रतिभेत परिणत होते तेज्ज्ञा—वस्तुची किंवा भासरूपाची निवड करावयाची वस्तु किंवा भासरूप निर्माण करावयाचे, की ज्यांच्या रूपवंधाने, आत्म्याने, जिवंतपणाने भावस्थितीचे समाधान होईल.

उदयाचल

आता आत्मसात करावयाला हवे ते तत्त्व म्हणजे भावस्थिती हलके हलके फुलवणे किंवा भावस्थिती अधिक काही करणे. ही संपन्न, अधिक काही भावस्थितीच सौंदर्यानुभवात रूपवंधाच्या परिपूर्ण उत्कर्षाने आस्वाच्य बनते. वर जी उदाहरणे दिली त्यांत काही उदाहरणांची भर घालता येईल. त्याच विकासकमाने ती निवडता येतील. चौकोन, पन, डोरिक कॉलम. सूक्ष्म नक्षीने अलंकृत घाट. वस्तुतून रूपवंधाचा साक्षात्कार जितका अधिक तितके भावस्थितीत 'अधिक काही आहे' असे आपण म्हणतो. भावस्थितीतील हे 'अधिक काही' पकडून ठेवता येते. तिथे रेंगाळता येते. त्यातून संबाद साधता येईल, विनिमय करता येईल. श्रेष्ठ कलाकृतीत रूपवंधाचे वेगवेगळधा स्तरवरखे लाखो घटक अधिकाधिक व्यामिश व्यूहात इतके घट विणले जातात की, अखेर भावस्थितीवृलची त्यांची अपेक्षाही अशीच व्यामिश; तीमुळे श्रेष्ठतम मनाच्या अवघ्या शक्तीच त्यात गेतून राहतील आणि आणखीही जर काही त्या मनाला शक्ती असतील तर त्याही गुंतून पडतील.

भावस्थिती वस्तूत किंवा भासरूपतेत एकजीव होते, विसर्जित होते; विशेषत: त्याच्या रूपवंधाशी एकरूप होते. हा रूपवंध म्हणजे वस्तूतील सर्वं समावेश, अन्वय साधारणे संबंध की, ज्याना आपण वारंवार वस्तूचा आत्मा किंवा जीवन म्हटले आहे. ह्या शक्तेतै मुळ आपण आरंभीच उल्लेखिलेले आहे; ते हे की, प्रत्येक भावस्थिती ही कणाची तरी भावस्थिती असते. आपल्या शरीर आणि मनाने एकाच्या अनुभवात आपण जगल्यामुळे आपल्या चैतन्य-शक्तीला एक प्रकारचा विशेष आगढेपणा प्राप्त होतो. ही भावस्थिती वस्तूकी अगदी ततोत्तर एकरूप कणी होते ह्याला योंदे अधिक स्पष्टीकरण हवे. आणि केवळ एक उदाहरण म्हणून आपण त्या सिद्धांताचा संदर्भ द्यायला हरकत नाही. काही वेळा हा सिद्धांत आपणच जपू काही सर्वच्या सर्वं सौंदर्यशास्त्र आहोत अशा थाटात मिरवतो. तो ह्या प्रकारचा आहे-

‘हितिजाशी’ तुम्ही एक डोंगर पहाता आणि तुम्ही म्हणता की तो सपाट मैदानावरून उचलला जातो आहे, वर वर चढतो आहे. ही डोंगर वरवर चढत जाण्याची कल्पना जीवन, उत्साह-शक्ती आणि धैयं ह्यांच्याशी सर्व प्रकारच्या सहयोजनांनी संबद्ध आहे. ती जी ही उदयाल येण्याची, चढण्याची कल्पना—ती एकाच वेळी तुमच्यातील भावस्थिती आणि डोंगरातील गुणधर्म कणी होते? त्याला उत्तर दिले जाते की, उंच वस्तू पाहण्याच्या तुमच्या किंवेत तुम्ही प्रत्यक्ष तुम्हें डोके उचलता, तुमच्या डोक्याला, मानेला उंचावून ताण देता आणि त्यामुळे प्रथमपूर्वक उभ्रत होण्याच्या भावनेने तुम्ही भरून जाता. त्यांच्याशी संबद्ध आणि काल्पनिक अवासहित या वर जाण्याच्या गुणधर्मांचा तुम्ही अजाणतेपणी डोंगराच्या दृश्यावर आरोप करता, तो डोंगर म्हणजे एक दृश्यवस्तू म्हणून ह्या समग्र कल्पनाशृंखलेचे कारण आहे आणि जसे म्हणतात की असेच सर्वत्र घडते, वस्तूच्या चितनात, विशेषत: रेखा आणि आकार ह्यांच्या रचनांमध्ये तुम्ही नेहमी शारीरिक ताण व प्रेरणा अनुभवताच. जसे रूपबद्ध तुम्ही अनुभवत असाल तसा तुमचा प्रतिसाद राहील. आकृतिवंधातील चढण्याला, बुडण्याला, घुसण्याला, संघर्षाला, परस्पर प्रतिवंधाला तुम्ही तसेच प्रतिसाद आल. पहात असताना ते सर्व तुमच्या किंयाशी संबंधित असतात. खरे तर, रूपबद्धाचे किंवा कुठल्याही वस्तूतील संबंधाच्या नियमाचे भान, हे तुमच्या बाजूने झालेल्या शरीर आणि मनाच्या व्यापारावर अवलंबून आहे, असे ते म्हणतात. आणि अशा या व्यापारातील ही जी भावस्थिती आणि सहयोजने, याचा ह्यांच्याशी निघटित असलेल्या सर्व अवंगमंतेसह तुम्ही न कळत भावस्थितीची रचना करण्याकरिता वापर करता. आणि ही भावस्थिती तुमच्या दृष्टीने वस्तूची असते किंवा वस्तूच मूर्त भावस्थिती होते.

भावस्थिती आणि वस्तू एकरूप कशा होतात, तादात्म्य कशा पावतात ह्याचे हा सिद्धांत म्हणजे एक ठळडळीत उदाहरण आहे.

आणि हा अत्यंत मर्यादित स्वरूपातील सिद्धांताचावत ज्या चार गोष्टी माझ्या ध्यानात आल्या त्या मी मांडतो.

(१) सौदर्यात्मक कल्पनेच्या समग्र विस्तारकभेदा विचार करता हे असले अत्यंत विशेषीकृत स्पष्टीकरण किंवपत उपयोगी पदेल ह्याविययी मी साशंक आहे. मी अशी पुस्तके पाहिली आहेत. काहीनी म्हटले आहे की, सर्व शोभा देणारे नक्कीचे आलंकारिक घाट हे मूलत: कमळापामून नियाले. दुसऱ्या काहीनी म्हटले आहे की, ते सर्व घाट फुलांच्या ताताड्यातून निघाले. टोपल्या विणाय्याकरिता स्वीकारलेल्या वक्ररेषांचे संकेतिकीकरण झाले आणि त्या संकेतिकीफुलणातून घाट आले असे काहीनी नमूद केले आहे. मी असाही एक सिद्धांत पाहिला आहे. तो सर्व आविळाराता वक्ररेषांच्या अन्तर्गोल-बहिर्गोल ह्यांच्याशी नेऊन भिडवतो. अन्तर्गोल स्वीकारतात, बहिर्गोल अपसारतात. आणखी एक जण एका जुन्याच सिद्धांताचे पुनरुज्जीवन करतो आहे आज. ‘वर वर चढणारा अर्धं चक्रीकार’ सिद्धांत (चक्री सिद्धांत). मला बाटते की, अशा सूचनांचा साठा अमर्यादि होईल आणि ह्यात मला संशय नाही की हा सूचना किंवा ह्यासारख्या हुजार, चेतकांचा मूलक्षोत आहे. त्यातून अनेकवार एकाची ना एकाची प्रतिभा चेतवली गेली आहे.

१. व्हर्नन ली (Vernon Lee) The Beautiful P-61 ft. हे अनुप्रवेशात्मक (empathy) ह्या सिद्धांताखाली मोडते. पण त्याची इथे हक्किमत सांगायची नाही. उलट त्या दृष्टीने त्या सिद्धांतापामून हे खूपच अलग आहे.

२. ह्या प्रकारच्या स्पष्टीकरणाचा काही भाग मी उद्घृत करतो. “ इये^१ एक कलश आहे. प्राचीन काळात आणि आजही तो कलश शेतकऱ्याच्या वापरातला आहे. ह्या कलशाकडे पाहता आपल्याला संवधाचे नेमकेपणाने भान येते. मुख्यातीला जमिनीवर आपले पाय घटू रोबलेले असतात. तेव्हा आपले डोळे कलशाच्या तळाची जडलेले (आपले डोळे वरवर सरकतात.) त्याबरोबर कलशाचे शरीर वर उचलले जाते आणि तसेच आपलेही शरीर उचलते, त्याच वेळी कलशाच्या दोन्ही सारख्या वाजू आपल्या छातीच्या दोन्ही फुफ्फुसाना सारख्याच क्रियाप्रवण करतात. डोळे कलशाच्या सर्वांत वरच्या टोकाला सरकतात आणि त्याच वेळी त्या दोन्ही बाह्य वकरेणांबरोबर आपला इवास आत ओढला जातो. हे म्हणजे जवळ जवळ असेच म्हणण्यासारखे आहे की, समोरच्या कलशाच्या चितनात संपूर्ण गडून जायचे असल्यास आपण स्वतःच कलश बनायला हवे! पहिल्या प्रथम असे की, ह्यामुळे रेखांना आणि आकारांना अवास्तव महत्त्व येते. सौंदर्याकृतीची आवाकाशिक आकारांशी गफलत करणे चुकीचे आहे, हे जरी खरे असले की, हा आकार म्हणजे आपल्या मुप्रतिष्ठ आकृतिबंधाचा पहिला आधार किंवा पहिली पायरी असण्याची शक्यता आहे, हे आपण पाहिले आहे. आणि आकृतिबंधात रंग आणि सूर यांच्यासारखाच रेखा आणि आकार यांचाही फारसा वाटा नसतो. रंग-वैधम्य आणि रंगवेणी, रपाचबरोबर छायाप्रकाशाचे संगतिसंबंध हे जितके आकृतिबंधाशी संबंधित आहेत, तितकेच अवकाशातील आकार अथवा कालातील लय हेही संबंधित आहेत. आणि दुसरे म्हणजे हे सर्व, शारीरिक ताण आणि शरीराच्या हालचाली एकमेकांशी खरे असंगतच असतील. आपल्या रुळलेल्या कल्पनेला किंवा संवेदनाशीलतेला या सर्व तपशिलांच्या मदतीची मुळीच गरज नसते, वास्तविक त्यांचा अडवलाच व्हायचा.

किती प्रवर ते रुपेरी टोकदार भाले हल्ला करतात
जिये आल्य भेटतो आकाशाला वर्फमगन।

(How sharp the Silverheads charge
where Alp meets heaven in show)

३. हा ओळी आपल्याला शारीरिक हालचालीतून भिडतात ह्यावर कुणाचा विश्वास वसणार नाही.

३. डोळ्यांची हालचाल हा दाखला ह्याचे उत्तम उदाहरण होईल. असे मानले जाते^२ की, जेव्हा एखादी मनोज्ञ वक्रेणा आपल्याला मुखदायक वाटते तेव्हा आपले डोळेही तसेच वक्राकार गती घेतात, “की या हालचालीत सुख वाटते आपल्याला किंवा सुखमेतेही, आणि ह्या सुखालाच आपण वस्तूच्या गणधर्मात रूपांतरित करतो, ज्या वस्तूच्या वाह्यरेण्यवरून आपली नजर सरकलेली असते”. पण ते मुळीच असे नसते. एखादा वकावरून फिरणारा डोळा हा घक्के खात सरळ रेषेतून सरकत असतो. “आपल्या डोळ्याचे स्नायू केवळ एका दृश्यावरून दुसऱ्या दृश्यावर सरकतात”. वक्रता ही अनुभूतीची वस्त आहे. आणि आपल्या कल्पनेने तिला दिलेले रूपही आपल्याच अनुभवातील कशाचे तरी

१. Vernon Lee Mitchell च्या Structure and Growth of Mind; Page 504. ह्या पुस्तकातून उद्घृत केलेला.

२. मिचेलमधून उद्घृत, Page 501.

आहे यात शंकाच नाही. परंतु इतके संबंध अनुभवविद्व फुलविष्याकरिता सज्ज असता, ते रूप आपल्या डोळधांच्या हालचालीवाटेच का यावे, ह्याला काही संभाव्य कारण नाही, आणि आपण आधीच पाहिले आहे की, तसे संभवत नाही. अर्थात हे सत्य उत्तेच की, आपण त्या वस्तूच्या तपशिलात जगायला हवे, जर आपली ती मुखकारक भावस्थिती हा त्या वस्तूचा स्वभाव, वस्तूचे स्वरूप, व्यायामे असेल तर, म्हणजे मग आपल्या मुखाचे ती (वस्तू) फरीर बनते. परंतु, हे करायला आपल्याजबळ कल्पनेचे—प्रतिभेचे एक संबंध विश्व आहे, आता आपण सरख त्याच्याकडे वढू.

४. परंतु कल्पनेबद्दल किंवा प्रतिभेबद्दल बोलप्पापूर्वी एक तास्तिक मुद्दा नमूद करायला हवा. आपण तो आभासाचे साधन आहे यावर विश्वास ठेवला काय किंवा सत्याचे तो विवरण करतो यावर विश्वास ठेवला काय दोन्ही दृष्टीने वर जो आताच संदर्भ दिला त्या सिद्धांताला अमंदी वेगठेच वजन येते. तुम्ही नक्कीच म्हणाल—अरे तो सिद्धांत आभासाचा उल्कर्ष करण्यापेक्षा सत्याचे विवरण करील तर निश्चितच अधिक महत्वाचा होईल. पण प्रत्येक बाबतीत असे असतेच असे नाही. तो जे संक्रांत करतो ते जर सत्य असेल—जर खरोखर सृष्टीत आणि विश्वात संवंभर वैतन्य आणि देवत्व व्यापून राहिले असेले तर सत्याच्या साक्षात्काराचे जे अनेक मार्ग आहेत त्या मार्गाच्या असंख्य उदाहरणांपेकी हा विशेष सिद्धांतही मग एक उदाहरण होईल. हे बाह्य जग म्हणजे परक्रमाचा अविष्कार आहे या उघडद्या मुपितात डोकाविष्याचा आणकी एक मार्ग इतकेच. परंतु तो संक्रांत जे करतो तो तस्त्वतः एक आभास असेल तर आपल्या कल्पनेला त्याला कसलाच आधार देता येणार नाही; फक्त आपल्या किंवा व्यापाराचे वस्तू वरे तर काही कर्तव्य नसते. हे रूपांतर शक्य कसे होते हे स्पष्ट करणारा हा विशेष सिद्धांत त्या बाबतीत आपल्या सौंदर्यवृत्तीचे समर्थन करण्याला आवश्यक आहे असे दिसते. परंतु तो स्पष्टीकरण न देता स्पष्टीकरण कसेवसे गुंडाळतो. साक्षात्कार आणि फॅस्टी ह्यातला हा फरक आहे.

आपण बारंवार कल्पनाशक्तीचा (प्रतिभेचा) उल्लेख केला आहे. कल्पनाशक्ती स्वतंत्र शक्ती मानव्याकडे कल आहे. प्रतिभा निर्माण करणारी शक्ती ही वृत्तिसाँदर्यातील स्वैर, असंभव कल्पकावर जास्त भर देते; जे काही ताकिक सूधम तस्वान्वेषी त्यापेका. परंतु हे अमंदी शुद्ध चूक आहे, असे मला वाटते. कल्पनाशक्ती म्हणजे अनुभवातील परस्पर संबंधांनी मुचविलेल्या शक्यतांचा शोध येणारे, सतत तो मार्ग चोकाळ्यारे कार्यमन असे नेमके, संवर्कण, मन. अर्थात ताकिकीय संशोधनात आणि निःसंदिग्ध विज्ञानात ती उपयुक्त ठरेल—कल्पनेचा वैज्ञानिक उपयोग हा चिरपरिचित वादाचा विषय आहे.

सौंदर्यात्मक कल्पना प्रतिभा

फक्त भेद आहे तो हा, जेव्हा कल्पना मुक्त असते, मन जेव्हा कार्यमन असते म्हणजे सिद्धांतिक सत्यात कार्यरत नव्हे; सौंदर्यभावनेते कार्यरत तेव्हा ज्याला आपण समग्र वास्तव म्हणतो त्याच्या अटींना ती अजिबाल बाधील रहात नाही. ज्याला आपण अनुभव म्हणतो, जे आपण पाहिलंय, जे आपल्याला जाणवलंय त्याच्यापासून सुखवात करण्याखेरीज तिला गत्यंतर नसते. कारण इतर काणपासून सुखवात करायला इतर काही नसतेच. परंतु तिचे मार्गदर्शन करणारे प्रयोगन मात्र भावस्थितीचे समाधान करणे आणि ज्यात प्रत्येक घटकाला त्याची अभी उचित ताकिकीय जागा आहे अवा एकाचा पद्धतीची संरचना करणे हा तिचा हेतू नव्हे. तिची कसोटी एकच, तिनेच उत्सर्कून केलेल्या भावस्थितीचे ती समाधान करते

की नाही. आणि तिची पद्धती तांकिक असप्पाची गरज नाही, जरी बहुधा तशी ती असते आणि उत्कृष्ट कल्पनाशील कृतीत ती तशी असते, असावी असे मानव्याकडे माझा कल आहे. ती तांकिक नसली तरी चालेल, या माझ्या मृणप्याचा अर्थ असा की एखाद्या सूचनेचा मागोरा घेताना संबंधाच्या मुख्य धार्याशीच तिने चिकटन राहिले पाहिजे असे नाही, स्वतःच उपस्थित झालेल्या एखाद्या गीण अंगापासून नव्यानेच मुख्यात केल्याने काही विघडत नाही. व्यवहारतः कल्पनाशीली मृणजे प्रचंड भयदिवाली काम करणारे मन त्या मर्यादा मनाला मुक्त सोडतात आणि मन प्रतिमाशंखला अथवा परिकल्पनांचा वेध घेते. जर आपण त्यांची या व्यावहारिक गुंताडधारी तुलना केली तर त्या कृतीत होतील, विकृत होतील, विरूप होतील आणि या वस्तुस्थितीच्या गुंताडधारी तुलना करण्यापासून त्या मर्यादाच तिचे संरक्षण करतात. ज्याला आपण प्रत्यक्ष वास्तव मृणतो त्यापेक्षा किंती अधिक लहरे, अधिक भरीव आणि अधिक सुसंगत असे विश्व एखाद्या श्रेष्ठ प्रतिभानिमित कलाकृतीत शक्य असते हा एक गूढ प्रण आहे. आक्षेप जसा येईल की, वास्तव आणि कल्पना ह्यांच्यात प्रमाणांचाच काय तो भेद असल्यामुळे कोणतीही एखादी सुसंगत सधन प्रतिभा स्वतःच शब्दकडे धावते. त्या जगातील प्रत्यक्ष घटिताच्या विश्वाची व्याप्ती वाढवते, त्या जगाला समर्थ करते, विकसित करते. शेक्सपीअरच्या प्रतिभेने आपल्या खान्या मानवी मतांचे ज्ञान वाढवले हे त्याचे उदाहरण. पण तुम्ही असे नाही मृण शक्त तरीही की, शेक्सपीअरने निर्माण केलेले प्रतिभाविश्व हे आपल्या वस्तुस्थितीच्या जगापेक्षा अधिक परिपूर्ण, अधिक श्रेष्ठ आहे. कारण शेक्सपीअरचे कल्पनाविश्व आपल्या वास्तव जगात स्वतःला सामावून घेते. खरी वस्तुस्थिती आणि सत्य या व्यूहाला हे प्रतिभाविश्व काही दुर्घम नाही. हे प्रतिभाविश्व अपर आहे. निःसंशय त्याच वस्तुस्थितीच्या अंतिम आधारावर घडवलेले. परंतु त्या प्रतिभाविश्वाची पद्धती आणि हेतू त्याचा स्वतःचा आहे आणि त्याचे साध्य वेगळधा प्रकारचा अलौकिक आनंद आहे. सत्यसंशोधनाच्या आनंदापेक्षा ती जात वेगळीच आहे.

हे असे असल्यामुळे आपल्या परोक्ष-अपरोक्ष अनुभवाच्या संर्पणे सामग्रीवर मन मुक्तपणे काम करत असते. आपली कल्पना आपल्या मुख्यकारक भावस्थितीचे समर्त रूपच अशी वस्तु उभी करते आपल्यापुढे. रंग, आकार, छवी हे गुण वस्तूशी निगडित होतात; ह्यांना जसा एखादा खास सिद्धांत नको असतो तसाच आपली भावस्थिती आपण वस्तूशी निगडित कशी करतो ह्यालाही वेगळधा सिद्धांताची जरुरी नाही. सोपी उदाहरणे मृणन चौकोन किंवा धन घेऊ. चार वाजूंचा स्थिर चौकोन अल्पत निरोध. सर्व वाहल्या वाच्यानाही दाद न देणारा स्थिर चौकोन, सर्व वाजूने अगदी सारखा, त्याची मोडणी जराही उल्लेख जवळ जवळ अशक्य. आपल्याकरिता (तो आकार), ती आकृती पूळणें भावस्थितीपूर्ण होते. या अशी आपण त्याच्याकडे कल्पनेतून मृणजे मुक्तपणे पाहू लागतो.

आतापर्यंत आपल्याला असे काही तरी मिळाले; सौंदर्यवती ही एक वृत्ती आहे, जिज्ञात आपण कल्पनेने वस्तूचे चितन करतो. आपल्याच भावस्थितीचे ते एक समर्त रूप मृणत त्या वस्तूचे चितन मुळ होताच आपल्याला त्या वस्तूत जगता येते, आपण त्या वस्तूत जगू लागतो.

‘चितन’ या शब्दावावत मी योडा अस्वत्य आहे. मनाची व्यावहारिक घडण आणि संद्वातिक घडण आणि सौंदर्यवृत्ती यांतील भेद या शब्दामुळे फार चांगला असत होतो. चितनशील घडणीणी तुलना करता संद्वातिक आणि व्यावहारिक घडणी सारख्या आहेत. आणि चितनशील घडण त्यांना विरोधी आहे. पण मला वाढते, निदान या आजच्या आधुनिक लूढीत तरी सिद्धांतस्वरूपी (Theoretic) हा शब्द संद्वातिक (theoretical) या शब्दामुळे वेगळा काढायला हवा. सिद्धांतस्वरूपी मृणजे अगदी ‘चितनशीलच’ उलट, अभ्युपगमे उपस्थित

करावयाची आणि वस्तुस्थितीशी ती पडताकून पहायची या आपल्या उद्दिष्टात सैद्धांतिक वृत्ती गर्के असते. या अर्थाने तो शब्द इतक्या स्वच्छपणे 'चितनशील' आणि सिद्धांतस्वरूपी पांचांविरुद्ध आहे.

हा चितनशील शब्द तीन प्रकारच्या लोकांच्या वृत्तीला अगदी ठिक वसतो—निसर्गप्रेमी, दृश्यकलांचा प्रेक्षक आणि समीक्षक. परंतु, सौदर्यंशास्वात ज्या व्यक्तीची खरी अतिशय कदर करायला हवी, ती व्यक्ती म्हणजे कलावंत, त्याच्याच वृत्तीला प्रयमदर्शनी तरी तो शब्द लागू पडताना मला दिसत नाही. आणि सूजनशील कलावंताच्या वृत्तीशी सर्वस्वी परकी आहे अशी निसर्ग प्रेमिकांची प्रेक्षकातील वृत्ती ही खरी सौदर्यंवृत्ती होऊ शकेल हे मला चटकन पठणार नाही. डोळधाना रुचणाऱ्या, मुखावणाऱ्या कला आपल्यावर अतीच मुरळ घालतात. संगीत, नृत्य, अभिनय यांचा विचार करा, एखादे गाणे ऐकताना, खन्या काव्यातम रसिकतेने एकादी कविता वाचताना होणारी भावस्थिती लक्षात आणा.

तर आता पुनः त्या साध्या उदाहरणाकडे परत जाऊ; एखादा पर्वत ध्या, किवा वादली समुद्र ध्या, जेव्हा तुम्ही त्यांना रोद्रभव्य म्हणता. काही एका तन्हेने आपण नकीच त्या वस्तूत शिरतो, आपण त्याच्यात तलीन होतो, ते आपल्याला वाहवतात. अलीकडच्या काही सौदर्यंशास्वावरच्या पुस्तकांतून या संदर्भात मला काही अडचणी आढळल्या; तुम्ही चितनशील वृत्ती जोपासायला हवी असा तर त्यांचा आग्रह असतोच, पण त्याशिवाय पुनः तुम्हाला गुठवून ठेवणाऱ्या वस्तूत तुम्ही पार बुडून पण जायला हवे; मी म्हणेन, की तिच्यावरोवर वाहवून जाऊ—उदा. संगोतात.

'अभिहचि विधानात' जर तुम्ही सौदर्यंवृत्तीचा शोध ध्यायला लागलात तर नेमका हाच प्रश्न तिथेही तम्हाला आढळेल. त्यात एक फारणी निरोगी नसलेली परंपरा अभिप्रेत आहे. अभिहचि ही संकल्पना एका असौदर्यात्मक अशा इंद्रियावर रचलेल्या रूपकातन आली आहे, हे येचे नमद करू. दोन वस्तु एकत्र कशा येतात हे मुचवणारे एक दोबळ विधान; सौदर्यंविषयक विधानाचे अत्यंत स्वाचक बोचक उदाहरण म्हणजे विल्यम जेम्स यांचे, "कालवावर लिंब पिल्लं तर छान लागत". अभिहचि विधानापासून आरंभ केला तर सौदर्यंवृत्ती ही मुख्यतः टीकात्मक आणि वाहू हीच कल्पना उरते. काही थोर मडळीनी ह्या सूचनेविरुद्ध प्रकार बंड पुकारले आहे आणि म्हटले आहे की, चांगली अभिहचि वहूतेक वेळा खन्या प्रतिभेला न्याय देण्यास उणी पडते.

सूजनशील कलावंताच्या आस्वादाची प्रेक्षकांच्या आस्वादाचा कसा संबंध येतो. ते एक-मेकांची संलग्न कसे आहेत हा प्रश्न वरच्यासारखाच आहे. नाटकाचे उदाहरण ध्या. प्रेक्षक त्यात पार रंगले पाहिजेत आणि तीच गती त्यांनाही याचयला हवी परंतु वस्तूत: कलावंताची भावस्थिती आहे तिच भावस्थिती रसिकांची असते पण खालच्या पातळीवरची. पण मग समीक्षकांचे काय? त्यांचीही वृत्ती तीच असते? जर नसेल तर यथार्यंवृत्ती कोणती?

प्रतिभा (कल्पना) निमित्त शील

इथे आपल्याला उपयोगी पडणारा आणि हा सर्व मुदांचे योग्य ते आकलन करण्यास मार्गदर्शक असा तो शब्द म्हणजे वर ज्याची आपण एवढी चर्चा केली तो, प्रतिभा (कल्पना) हा होय. चौकोन, घन, स्वरक, प्रवाह हाँच्या अगदी साध्या संवेदनानुभवापासून ते

संगीतातील, नाट्यातील श्रेष्ठ कलाकृतीच्या अनुभवापर्यंत हे स्पष्ट आहे असे मला वाटते की, सौंदर्यवृत्ती प्रतिभाशाली, कल्पनाशील असावयाला हवी. म्हणजे असे की कुठल्या तरी विशेष प्रकारच्या (अ-लौकिक) आनंदाकरिता अनुभवातील तपशीलाची मुक्तपणे, कास घरणारे, तपशीलांचा मागोवा घेणारे मन—या मनाची ती वृत्ती असावयाला हवी. मात्र हा आनंद परिपूर्ण आणि स्वतःच मुसंगत अशा सिद्धांताचा नसतो. भावस्थितीच्या पूर्ण ऐंट्रियरूपामुळे होणारा तो झटिती, उत्सृत आनंद असतो. इथे महस्वाचा मुहा मला जो वाटतो तो हा की, 'चितनशीलता' ह्याचा अर्थ 'अवेतनता' नव्हे. जडता नव्हे तर सुरुवातीपासून त्यात एक निर्मितीचा घटक असावयाला हवा. मी या व्याख्यानात आतापर्यंत एक शब्द टाळला आहे. माझ्या मते अस्सल सौंदर्यशास्त्राला तो परवलीचा शब्द आहे. परंतु भावस्थिती आणि तिचे ऐंट्रियरूप यांच्यातील यथार्थ संबंधाबद्दल आपण पूर्णपणे निशंक झाल्यावरीज, त्याबद्दल आपली निश्चित खाली पटल्यावरीज, त्या शब्दाचा वापर करणे धोक्याचे होईल, म्हणून मी तो टाळला. परंतु, असे जर म्हटले की, सौंदर्यवृत्ती म्हणजे आविष्काराची वृत्ती, तर मला वाटते, या विषयाचे समग्र संस्कृत त्यात आळे, पण मग त्या शब्दप्रयोगाचे आकलन मात्र नेमके आणि यथार्थ खालवयाला हवे. ही भाषा जर आपण वापरणार असू, तर आपण त्यातील सामान्य अर्थाचा एक अंश मात्र काढन टाकावयास हवा. असे आपण समजू नये की, प्रथम आपल्याजबळ ऐंट्रियरूप नसलेली नसतीच भावस्थिती असते आणि नंतर तिला योग्य असे ऐंट्रियरूप शोधण्याकरिता आपण निष्ठतो. एका शब्दात कल्पनाशील, आविष्कार, तिचे ऐंट्रियरूप घडवता घडवताच भावस्थितीही निर्माण करतो आणि एकदा तसा तो निर्माण झाला की मग दुसऱ्या कक्षाही तळेने तो आविष्कृत करता येत नाही; होक शकत नाही किंवा इतकेच नव्हे तर इतर कक्षाही तळेने तो अस्तित्वातच येऊ शकत नाही. कल्पनेला मिळालेले त्याचे जे ऐंट्रियरूप आहे त्यातून आणि त्यामध्येच त्याला अस्तित्व आहे.

निर्मिती आणि समीक्षा

म्हणूनच आपण जेव्हा म्हणतो की, सौंदर्यवृत्ती चितनशील असते तेव्हा आपल्यासमोर एक भासरूपता असते. ह्यापेका अधिक काही त्यात अभिप्रेत नसते आणि या भासरूपतेच्या तपशीलत, स्वरूपात आपल्याला ऐंट्रियरूप मूर्त भावस्थितीचे मुख लाभते. इथे कुठेही आपल्याला ते नाकारावयाचे नाही. अगदी मुद्दवातीपासूनच ते शेवटपर्यंत, जेम्सच्या उदाहरणापासून पुढे तो वरपर्यंत (हे की), प्रतिभा ही क्रियाशील आहे, निर्मितीशील आहे. दुसऱ्या शब्दात मन मुक्तपणे पुनर्रचना करते, प्रतिरूप देत असते. शपवंध जास्तीत जास्त मुशिलिष्टपणे घडवायला आवश्यक असे जे जे काही म्हणून अनुभूती मनापुढे सादर करते त्यातून मुक्तपणे मन पुनर्रचना करते. कलेतील कुशल व्यासंग हे प्रतिभेद्या निर्माणक्रमतेला मूळीच अड्याळा आणत नाही असे मला वाटते. उलट आता आपण पाहूच, हा श्रमव्यासंग (मनातले बीज आणि तिचा बाह्य अविष्कार व्यापार) हे तिचे आवश्यक मायग्र आहे, तिचा उत्कर्ष आहे. आणि मला वाटते कलावंताच्या निर्मितीची जी वेहोषी, धूंदी आहे, त्याची फिकट आवृत्ती असते. प्रेक्षकांची सौंदर्यवृत्ती म्हणजे कलावंताच्या धुंदीशी प्रेक्षकांच्या सौंदर्यवृत्तीचे क्षीण साम्य असते.

विशुद्ध समीक्षाकाची वृत्ती, आणि आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची वृत्ती, निर्माण करणाऱ्या कलावंताची वृत्ती यांच्यातील संबंधाचा प्रश्न मला तरी एकांदरीने सोपा दिसत नाही. समीक्षावृत्तीचा खालचा स्तर म्हणजे तो पूर्ण प्रतिभाशाली अनुभव, तो निश्चितच आस्वाद

घेणाऱ्या प्रेक्षकांचा असतो, शक्य तेवढं निर्माण करणाऱ्या कलावंताचा असतो, असे जर आपल्याला तत्त्वतः म्हणता येईल तर मला वाटते आणि योग्य मार्गविर आहोत. खरा समीक्षक तोच आणि फक्त तोच, जो यथार्थपणे आस्वाद घ्यावयाला शिकवतो आणि आपण हे लक्षात ठेवायला हवे की, समाधानकारक रूपवंध शोधण्याच्या कामी जे अडथळे येतात, जे अपशंश येते त्या बाबतीत प्रतिभा स्वतःच अत्यंत अनिवार्यपणे संवेदनाशील असते, पूर्ण जागरूक असते. आणि ही सूक्ष्म संवेदनाशीलता, उलट जागरूकता, मी असे म्हणेन की, खण्या समीक्षात्मक मूल्यनाचा पाया आहे.

परंतु, मला वाटते की, समीक्षावृत्तीला पूर्णत्व येण्यासाठी आणखीही कशाची तरी गरज आहे. मी असे म्हणेन की, समीक्षकाने मागे बद्दून आपल्या स्मृतीत, आपल्या विचारात, तो पूर्ण कल्पनाशील अनुभव तपासावयाला हवा. समीक्षकांच्या भावस्थितीवर आविष्काराच्या यशापयशाचा एक खोलवर आणि स्पष्ट ठसा उमटतो, त्या यशापयशाचे जे मुहे, त्या मुद्दधांना विश्लेषणाच्या पूर्णत्वाने फुलवायला हवे, त्यावर भर द्यायला हवा. अर्थातच मग हे विश्लेषण त्या कल्पनाशील अनुभवाच्या अवध्या आस्वादात टिकू शकत नाही. विश्लेषणाकी आस्वाद मिळता जुळता नसतो. आणि हे आपण घ्यानात ठेवायला हवे की, समीक्षकाचे मुख्य कर्तव्य म्हणजे कलाकृतीतील दोषावर बोट ठेवणे हे नव्हे. उलट आस्वाद कसा घ्यावयाचा हे शिकविणे होय. आणि म्हणूनच त्याच्या दृष्टीनेही कल्पनाशील अनुभवाचे जास्तीत जास्त अवधेपण, शक्य तेवढी पूर्णता हीच मुख्य आणि अनिवार्य अट असावयाला हवी.

तात्पर्य हे की, आस्वादतेच्या दृष्टीने पहाता सौंदर्यवृत्तीचे यथार्थ वर्णन अशा काहीशा शब्दांत करता येईल. कल्पनेला किंवा कल्पनाशील अनुभूतीला सादर केलेल्या भास-रूपतेतील भावस्थितीच्या मूर्तींहपाची सुखद जाणीव किंवा सुखद भान होय. अथवा अगदी घोडक्यात 'केवळ आविष्काराकरिता आविष्कृत झालेली भावस्थिती'.

पुढीच्या घ्यास्यानात आपण सूर्टी आणि कला यांच्या संबंधाविषयी बोलू आणि कलांच्या विविध प्रकारांतील भेदही विशद करू.

प्र० १९४२
७

दोन

मंत्रालय

(सौदर्यवृत्ति—आविष्कृत रूपवंश—‘सृष्टी’ आणि कला)

कोणत्याही लेखातील प्रश्नांना मिळण्याचा नैसर्गिक क्रम त्या प्रश्नातील कमीअधिक अडचणीवरूप ठरतो. तुम्ही अगदी साध्यातला साधा प्रश्न सोडवता, तेव्हा तो निष्कर्षंच पुढीच्या साध्या प्रश्नाच्या मुळाशी नेऊन सोडतो आणि पुढील साधा प्रश्न सोडवण्याला पायाभूत ठरतो आणि असेच पुढे.

म्हणूनच वस्तुच्या ऐतिहासिक क्रमांशी इथे आपल्याला काहीएक कंठव्य नाही. आज आपल्याला हीची आहे ती श्रेणीची एकादी कल्पना. आपल्याला आलेल्या अडचणीशी मुकाबला करून, त्याच्यावर मात करून, त्या अडचणीनुसार व्यवस्था लागलेल्या सौदर्यंतरत्वाच्या नरनिराळ्याच्या यशांनी स्वीकारलेल्या श्रेणीची एकादी कल्पना आपल्याला घडवता येते का हे आज पहावयाचे आहे. किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर, ज्या प्रमाणात त्या प्रत्येकाला सौदर्यंहृप प्राप्त झाले आहे त्या प्रमाणांची श्रेणी आणि त्या श्रेणीची कल्पना मिळवणे.

सौदर्यंतरत्वाच्या उद्योगाची सबूत सोपी उदाहरणे, ज्याचे अगदी सहज भान येते, आणि स्पष्टीकरणालाही अगदी सोपी, यांना मी सौदर्यंतरत्वाची अनुभवपूर्व गोचररूपे म्हणावयाचे ठरवले आहे. अनुभवपूर्व गोचररूपे हा शब्दप्रयोग तसा अगदीच भोगळ आहे याची मला जाणीव आहे. मागच्या व्याख्यानात आपण चौकोन, घन यांची उदाहरणे पाहिली. चोहो-वाजूनी ते स्थिर, भक्तम आणि सारखे असतात, आणि हे गुणधर्म त्याच्या चेहन्यावर साक्षात कोरलेले; इतके स्पष्ट की तो ओतरवाहा चौकोन आहे असे आपण म्हणतो. शब्दांनी व्यक्त करता येईल असा कोणताही विषेष असू आपण त्याच्यावर लादत नाही. हे सौदर्यंपूर्ण ट्रिप्रियरूप कला त्याच रूपवंधातुन अभिव्यक्त होणे शक्य असते, इतर कशातूनही, इतर कुठल्याही रूपवंधातुन ते व्यक्त होणेच अशक्य. इथे आणि वर ज्या उदाहरणांचा उल्लेख केला आहे, यांना आपण सतत आविष्कार म्हणून संबोधले आहे ती उदाहरणे हे दाखविण्यास पुढीची आहेत की, हे केवळ, मुगम घाट अगदी सुस्पष्ट, डळडळीत आहेत; किंवा केवळ, भावस्थितीचे ते अनुभवपूर्व आविष्कार आहेत. ह्यांच्या जोडीला केवळ लय, केवळ स्वरमाधूर्धे नूत्यातील स्पष्टने आणि ह्यांसारख्या इतर गोटी आपण ठेवून देऊ. वस्तुत: हे सर्व केवळ घाट आहेत आणि सर्व एकमेकांशी उघड उघड समांतर आहेत. होगार्यने ‘स्टिक अँड रिवन अलंकारातील’ (The guilloche) आपल्या आनंदाचे वर्णन केले आहे; की तो आनंद एखादे खेडवळ नूत्र्य पहात असताना होणाऱ्या आनंदासारखा होता. मागच्या व्याख्यानात उल्लेखिलेल्या उदयाचलीच्या सिद्धांताची इथे आठवण येते.

या सर्व सौदर्यंपूर्ण भावस्थितीच्या वस्तूतील मुख्याकरता अनुभवपूर्व असते असे म्हणण्याचे घाडस मी केले आहे, केवळ जाकूतिविशेष असे ज्याला आपण म्हणू, असे काही तरी आपल्याला यातून मिळाले आहे. सुंदर वस्तूची जी तीन वैशिष्ट्ये मागच्या व्याख्यानात आपण मांडली ती इथे सरळ आणि डळडळीतपणे दिसतात. स्थिरता, संबद्धता आणि सार्वविकितता. त्या निलळ, केवळ घाटातच ही सर्व वैशिष्ट्ये अल्यंत स्वभाविकपणे खोलवर रुजलेली. हा घाट आपण पहातो किंवा त्या घाटात आपण तल्लीन होतो. (जसे नूत्यातील लयात आपण

तल्लीन होतो). द्रुत असो की धिमी असो, सुगम असो की गुंतागुंतीची दुर्गम असो, स्वयंपूर्ण असो की अडखलणारी असो, हे सर्व स्वभावविशेष अगदी साक्षात घट चिकटलेले असतात त्या रेखांना आणि त्या गर्भांना, त्या रंगांना, त्या नादांना आणि हे सर्व स्वभावधर्म एका केवळ सुगम रचनावंधात सहज बंदिस्त होतात. मी असे यातन प्रतिपादन करीत नाही आहे की, हेच ते मूळ उगमस्थान—नृत्याचे म्हणा, आपण ऐतिहासिक दृष्टीने बोलत नाही आहोत. आणि असेही शक्य आहे की, त्यांना एखादा प्रातिनिधिक अर्थ असेलही—उदा. नृत्य—रणनीत्ये, Bear dance, (अस्सल नृत्य) Dionysusdance—(झायोनिससचे नृत्य) ही नृत्ये इतकी प्राचीन असतील की नादलयाची ही केवळ सौंदर्यमूल्ये त्यावेळी जातही नसतील. परंतु आज आपल्याला त्यांच्याशी काहीच करून नाही. आज आपल्याला हवे आहे ते सौंदर्यमूल्य आणि सौंदर्यमूल्याशीच कफत आपल्याला करून आहे.

मदा एवढाच की सौंदर्यं सिद्धांताच्या संदर्भात ह्या अनुभवपूर्वं आविष्कारामध्ये, आशय-निष्ठतेचा, प्रातिनिधिकतेचा अंशही नसतो किंवा जबलजबळ काही नसतो. 'जबलजबळ नसतो' कारण एखादा आग्रह धरायचा की कागदावर काढलेल्या धनाचा; त्याचे विविध स्वभावधर्म येतील कारण लाकडातील किंवा दगडातील प्रस्तृः ठोस धनाची तो प्रतिकृति आहे म्हणूनच आणि आपण जर त्याचा पर्वत म्हणून विचार केला तर उदयगिरी या रचनावंधावहलही असेच असेल. परंतु या प्राथमिक पातळीवर खरे तर त्याची काही आवश्यकता नाही. कागदावर काढलेला चौकोन एवढे पुरे आहे. हेच रेषा—आकारांच्या समर्थीवावतही खरे आहे. (जसे orchomenus च्या छतावरील घाटावावतही खरे आहे), आणि नृत्यांतील स्पंदनात केवळ जगणे हे महत्त्वाचे.

ह्याच्यापलीकडे जाऊन दुर्गमतेच्या आणि व्यामिदतेच्या मुहूर्धाशी आपण येऊन ठेपो—मग त्यांचे ऐतिहासिक संबंध काहीही असेतो. इये आपल्याला दोन घटकांना तोंड यावयाचे आहे, एकाला नव्हे. समजा तुमच्यासमोर कागदावर काढलेला एक चौकोन घाट आहे; आणि एक तुमच्याजवळ—प्राचीन रेखातज्जांचा तो मोठा लाडका घाट होता—कागदावरचा किंवा सोन्यावरचा घाट आहे—हा नुसता घाट नमून एक प्रतिकृतीही आहे—समजा की बैलाच्या शिकारीची प्रतिकृती.

हा नवा घटक आहे. ह्या नव्या घटकाने कलेमध्ये नव्याच हेतूचा तर प्रवेश होतोच आणि शिवाय आपल्या परिचयातील सृष्टिसौंदर्याचीही एक समग्र समस्या तो उपस्थित करतो. कारण उघडच, या बैलाच्या शिकारीच्या रेखाटानाने आपल्याला आठवतात त्या आपल्या अवतीभवतीच्या वस्तु, घाट नाही जाणवत. घाट जाणने घेण्याकरिता तस्वित: तुम्हांला रेखातज्जांच्या मदतीची जहरी असते; परंतु वस्तूच्या संदर्भात, तुम्ही त्या रोज आपल्या भोवतालच्या जगात पहात असता, तुम्हांला कुणाच्या मदतीची गरज आहे असे वाटत नाही. फक्त त्या काही बघताक्षणीच केवळ घाट तुम्हाला दाखवत नाहीत, आणि मग भावस्थितीचा सौंदर्यपूर्ण आविष्कार या नात्याने त्यांना तुम्ही कमे तुमच्यासमोर आपाल? तुम्ही त्यांना कसे किंवाशील कराल?

आणि ललितकला व्यापाराची एक समग्र मोठी शाखा (भाशयुक्त कलांची) तिलाही हीच अडचण लागू पडते. तिने तुमच्यापडे रेखाटलेले असो बैलाच्या शिकारीचे चित्र किंवा ते Phoebus Apollo चे शिल्प असो, किंवा तुमच्याकरिता गायिलेले दृश्याच्या केवेचे गाणे असो. ज्याला आपण सौंदर्याविष्काराचा अनुभवपूर्वं आकार मृष्टले आहे, त्याहून अगदी वेगळ्या

पातळीवर ही सर्व उदाहरणे आहेत. अशी एक प्रवृत्ती की केवळ वस्तुतितीच एकत्रित आणाऱ्याची, नमूद करायची, ती प्रतिकृती मग तुमच्या वास्तवाच्या ज्ञानाने पारखायची आणि ह्या कसोटीला ती पुरी उत्तरापला हवी अशी अपेक्षा करायची आणि असेसुद्धा म्हणायचे, एवढेच नव्हे तर की ही स्वतंत्र घटिते आणि माणसे अत्यंत प्रामाणिकपणे आणि संपूर्णतया तुमच्यापुढे या प्रतिकृतीतून सादर करणे यातच त्याचे खरे सौंदर्यमूल्य आहे. थोडक्यात, ज्ञानदृष्टधा आविष्कार दुव्यम ठरविष्याची ही दृष्ट प्रवृत्ती आहे. याचा अर्थ असा की, सौंदर्यांतर्म भासरूपतेच्या तस्वाररची आपली पकड आपण ढिली करणे होय. सौंदर्यमूल्याच्या संदर्भात हे भासरूपतेचे तस्व महस्त्वाचे आणि तेच आवश्यक असते. (सौंदर्यमूल्याच्या संदर्भात) ऐंट्रियरूप देखाऱ्या कामी; जे दृश्यरूप नाही त्याचा, त्या वस्तुच्या भागाचा आपल्याला काही उपयोग नाही; त्याची आपल्याला गरजही नाही; हे आपण मागे पाहिलेच आहे. ह्या दृश्यरूपातूनच मनाने मुक्तपणे सौंदर्यपूर्ण रूपबंध घडविलेला असतो. हे दृश्यरूपच वस्तुच्या आत्मा असते, ज्यात त्याना आपण जिवत करतो, आणि आपण त्यात जगतो.

इथे या मुहूर्धाची संपन्नसामग्रीच्या अस्ताव्यस्त मुतामुतीमुळे ती कलात्मक समस्या उद्भवते. केवळ आणि ठसठवीत आविष्काराच्या तुलनेने लहान अशा क्षेत्रातून, सौंदर्यमूल्यावर आपलाही हक्क सांगणाऱ्या अफाट अशा समग्र संवेदनाशील, कल्पनाशील विश्वात आपण फेकले जातो. आणि इथे काहीएक प्रकारे आणि काहीएक अंशाने तरी ज्ञान आणि वस्तुस्थिती यांना आविष्काराची साधने म्हणून कलेच्या विश्वात आपल्याला प्रवेश द्यावा लागतो असे दिसते; भावस्थितीला समाधानकाऱ्य प्रतिसाद देणाऱ्या रूपबंधाचा शोध घण्यासाठी आपल्या प्रतिभेला मदत करणाऱ्या, वस्तुच्या प्रत्यक्षा आणि वास्तविक स्वभावाचा आणि गुणधर्माचा जो आपला अनुभव त्याला आपल्याला बेठीला धरावे लागते.

आपल्याला जे काही मिळाले त्यावरची आपली पकड सैल होऊ द्यायची नाही हे तर सरलच आहे; केवळ घाट, केवळ लय योना आपण अनुभवपूर्व आविष्कार असे म्हणण्याचे धार्डस केले आहे. प्रत्येक सुंदर वस्तू आणि प्रत्येक कलाकृतीच तिच्या पृष्ठभागावर असा एक घाट सादर करीत असते असे म्हणता येईल. परंतु वस्तुच्या प्रतिकृतीच्या कक्षेपर्यंत हे तस्व कसे विस्तारता येईल याचा वेद्य घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा; अनुभवाने जेव्हांचे शिक्कावले तेवढेच वरवर तरी वस्तंच्यावदल आपल्याला माहीत असते; भावस्थिती व्यक्त होण्याला मदत करणाऱ्या कुठल्याही स्वभाव विशेषाचा, गुणधर्माचा, वस्तुच्या वाह्य-रूपाशी संबंध घडण्यास, नाते जोडण्यास अनिवार्य अववा आवश्यक काय असते यावदल आपल्याला काहीच माहीत नसते. उदा. एखाचा माणसाचे हसणे हे त्याच्या वेदनेचा आविष्कार असेल, अथवा रागाचाही असेल, पण ते आणलीच काही तरी आहे हे, जर आपल्या अनुभवाने आपल्याला शिक्कावले नसेल, तर ओळखणे कठीण जाईल. हिरवी झाडे वाळणारी असतील, आणि तपकिरी झाडे फोफावणारी असतील. मानवी शरीराच्या विशेष अनुभवाखेरीज त्याचे वाह्यरूप कसे आणि केव्हा चैतन्यवस्तीचे द्योतक असते अथवा शीलाचे, व्यक्तित्वाचे द्योतक असते हे तुम्हांला कल्पणार नाही; प्राण्यांच्या अनुभवाखेरीज वैलाच्या शिकारीचे चित्र, क्रिया, धैर्य, भयंकरपणा यांपैकी कशाचे निदर्शक आहे हे तुम्हांला कल्पणार नाही. नुसत्या घाटातून किंवा रंगवंधातून या गोटी अलग करून सुट्या अशा तुम्ही बाचू शकणार नाही. अखेर वस्तुस्थितीच्या ज्ञानापासून मुरुवात करून तुम्हांला तिचवर (घाटापर्यंत) यावयाला हवे. तुम्ही जेव्हा माणसाच्या चिक्राकडे वळता तेव्हा त्याचा चेहरा वाचताना तुम्हांला भूमितील

रेख आकारांच्या गुणधर्माची अगदी मुळीच मदत होणार नाही; किंवा झालीच तर फारच थोडी मदत हर्ईल. जीवनाच्या शाळेत गिरवलेल्या विशेष घडघावरच तुम्हांला विसंबायला हवे.

आपल्यासमोर असलेली हीच ती अडचण आहे असे मला बाटते. तिची थोडीशी अत्युक्ती मी हेतुपुरस्सरच केली.

वैज्ञानिक क्षेवात निश्चित स्वरूपाचे जान आपल्याला कृठवर मिळू शकते या अडचणीशी अनन्यपणे समांतर अशी ही अडचण आहे हे चटकन प्रथम आपल्याला जाणवते. गोलाचे किंवा तिकोणाचे गुणधर्म जसे तुम्ही पाहू शकता, तसे काही वस्तूतील रासायनिक गुणधर्म पाहू शकणार नाही. ज्या घटिताना गुरुत्वाकर्यांचा नियम लागू पडतो, त्या घटितांचा त्या नियमांमुळे अर्ध लागल्यासारखा बाटतो. ह्या दाव्यापलीकडे जाऊन गुरुत्वाकर्यांचा नियम प्रस्थापित करणे तुम्हांला अशक्य आहे. (गुरुत्वाकर्यांचा नियम खरा आहे याचे एवढेच समर्थन देता येईल). परंतु तरीही प्राकृतिक विज्ञान म्हणून काही एक शास्त्र आहे, आणि त्यातही अनिवार्येतच्या पातळधा (निश्चित ज्ञानाच्या) माठता येतात. आणि काही गोट्टी चांगल्याच पूर्णपणे आणि सार्वत्रिकपणे प्रस्थापित झाल्या आहेत आणि त्या ज्या कशास लागू पडतात त्यावर त्या स्वच्छ प्रकाश टाकतात; आणि पुन: काही अगदी निव्वळ निव्वेशे असतात. त्यांना कारणे देता येत नाहीत किंवा एखाचा सामान्य संभाव्यतेने ती सिद्धही करता येत नाहीत.

घाट आणि अन्वय विवरण

तर अशा काहीशा पद्धतीने मला बाटते की तो प्रश्न आपण समजून घ्यावयाला हवा. तो प्रश्न म्हणजे प्रतिकृतीला आविष्काराचे साधन करणे हा होय. मी Discobolos चा पुतळा पहातो. तबकडी फेकणाऱ्या माणसाची ती प्रतिकृती आहे असे मला दिसते. आता या प्रतिकृतीत जरा मला जगावयाचे असेल तर प्रथम मला माणस म्हणजे काय याचा विचार करावा लागेल. आणि माणसाचे शरीर काय कसे करते, तोल कसा सांभाळते इत्यादी गोट्टीचे मला जान हवे. पुतळातील इतर सर्व गोट्टी बाद करून, दूर साहून, तो पुतळा म्हणजे मंगमरवरातील एक निव्वळ घाट म्हणून मला त्याचा विचार करता येणार नाही. तोच जर संगमरवरातील घन किंवा अर्धगाल असता तर तसे करणे शक्य होते. प्रतिकृतीच्या संदर्भात अशीही अडचण निर्माण होते.

परंतु प्राकृतिक विज्ञानाशी केलेली तलना दाखवतेच की ती थोडी अत्युक्तीच होती. कारण विशिष्ट वैठकीतील माणसाचे शरीर चैतन्याच्या एका विशिष्ट अंगाचा एक प्रकारचा निर्देश करते; हे काही माझ्या अनुभवाचे निव्वळ मृतघटित नव्है. हे खरे की त्यात पूर्णतया मला जगावयाचे असेल तर तसे करण्यापूर्वी मनुष्याच्या देहाचे काही तरी जान मला हवेच. परंतु जेव्हा मी तसे करतो (त्या कलाकृतीत जगतो), तेव्हा माझ्या भावानुभवाच्या दृष्टीने तबकडी फेकणाऱ्याच्या देहाची वृत्तीही, देहाचा रोखही, आवश्यक असते; आणि ती एक केवळ संबंधरहित घटना नसते. माझी जनी शब्दसंहिताच वापरून म्हणावयाचे, तर त्यात अनुभवपूर्व आविष्कार तत्त्वाचे काही तरी असते. जेव्हा तुम्हांला त्याची (पुतळाघासी) संरक्षना करते तेव्हा त्याची वैठकही अपरिहार्य होते. आशयप्रधान कलाकृतीची अभिव्यक्ति ही ओकोनासारख्या घाटाच्या अनुभवपूर्व आविष्काराच्या पातळीवर जाणणे व्यर्थ आहे, वरोवर हीच

गोष्ट सूटीच्या चितनशीलतेवद्दलही खरी आहे. कारण तेथेही हाच प्रश्न निर्माण होतो. (आस्वादाच्या संदर्भात) वस्तूचे ऐंद्रियरूप म्हणजेच ती वस्तू असे तत्त्वतः मानावयाला हवे. वस्तूची ही मासक्षमताच, हे दृश्यकृपच मावस्थितीचे समाधानपूर्वक गोचररूप ब्हावयाचे असेल तर ते एक निव्वळ पाठ म्हणून किंवा अनुभवपूर्व आविष्कार म्हणून समाधानकारक असायलाच हवे. परंतु, एवढेच नव्हे तर, आणखी त्याच्या जोडीला या समाधानकारकतेशी सुसंवादी अशी, ती कलावरसू या कशाची प्रतिकूती असेल त्याच्या साक्षात व्यक्तित्वाचा, वैशिष्ट्याचा ती समाधानकारक आविष्कारही ब्हावयाला हवी. मानवी देहाच्या तुमच्या अनुभवातून तुम्ही Discabolos च्या पुतळाचे विवरण करावयाला हवे, त्याचा अन्वय लावयाला हवा आणि मला वाटो की, केवळ घाटातील जीवनाची तुमची जाणीवच स्वतः साक्षात विस्तारेल, तीव्र होईल, ह्या गाड अनुभवाने. ह्या वस्तुस्थितीच्या विश्वात प्राकृतिक विज्ञानातील आवश्यकता (अनिवार्यतेचे तत्त्व) ज्याप्रमाणे खोल डोकावते, विस्तारते, त्याचप्रमाणे, मला वाटो, केवळ घाटाचा आविष्कारही प्रतिभेद्या कामी उपयोगात आणेलेल्या अनुभवाच्या सहाय्याने मनुष्याच्या आणि निसर्गाच्या प्रांतात खोल डोकावतो त्या प्रांतावर स्वतःच विस्तारतो, मूलतः जो प्रतिकूलीचा भाग त्यावर ताबा मिळवती, आणि त्याच वेळी गृह, खोल अशी अर्थंगभर्ता त्यापासून भिळवतो. यीकांची ड्रैपरी (चुनीदार वस्त्रप्रावरणे) ज्या पद्धतीने हाताळली गेली, ती शैली एकाच वेळी घाट म्हणून स्वतःच आनंदादायक आहे, आणि गाड आविष्कारशीलही आहे, म्हणजे गतीचा आविष्कार आहे; हे वरील मुद्दाचे चांगले उदाहरण आहे. आपणाल, हच्या असलेल्या आविष्कारशील संबंधातून (हे संबंध अनिवार्य असतात) निव्वळ सहयोजने आपण बगळतो हे घ्यानात धरावयाला हवे. रूपबंधातच काही अंशाने आविष्कारशीलता अंगभूत असायलाच हवे. निव्वळ सहयोजने आपल्याला एकदम वस्तुस्थितीच्या ज्ञानात्मक पातळीवर आणतात. माझ्या पोर्टफैलोने मला फलॉरेंसची आठवण दिली होती.

आणि पुढे आपल्या मनावर असंत यथास्वी प्रतिकूतीचा जो एक निःसंशय परिणाम होतो, त्या समये पकडीत मला तरी शंका नाही, की श्रेष्ठ प्रतीच्या सौंदर्यंमूल्याच्या तत्त्वाचा भाग असतो; तेच तत्त्व त्यातही कायरंत असते. मात्र कौशल्यपूर्ण अनुकूतीचे महत्त्व वाढवीत असताना हे तत्त्व चुकीने लावले जाते, विस्तृपित केले जाते.

उदाहरणच यावयाचे झाले तर मी मलाच पुनः एकदा उद्धृत करीन. एकदा मार्गे फूर वर्षांपूर्वी मी हे उदाहरण दिले होते. मी कवळ करतो की ते उदाहरण मला फार आवडते. माझ्यातूनच मी निलंज्जपणे उद्धृत करतो आहे, परंतु ते पाश्चात्य साहित्यातील सर्वांत प्राचीन सौंदर्यंविधान असावे. अकिलसच्या ढालीवरील, अमदेवतेच्या खोदकामातील धातुच्या कारागिरीच्या होमरच्या वर्णनात ते आहे. त्या कारागिराने खप खोलवर नांगरलेले शेत आणि नांगरणारे लोक यांची प्रतिकूती धातूत खोदली आहे. आणि कवी त्यावर म्हणतो, ‘आणि नांगरणाचा पाठीमार्गे भुई काळीशार गर्दे होते. ती सोन्यात घडवलेली खरी, पण दिसली मात्र नांगरलेल्या भुईसारखी काळीशार. तीच तर त्याच्या कारागिरीची, कलातंत्राची किमया होती’.

उत्सर्कत आनंदाने होमरने आरोळी ठोकावी अशी मग त्यात किमया तरी कोणती होती? हे नव्हेच खालीने की, एक नांगरलेला तुकडा तुमच्याजवळ आहे आणि त्याच्या सारखा दुसरा तुम्ही बनवू शकता. हे तर रोजच चालते जेव्हा एखादा घेतकी घेत नांगरतो. अथवा ज्याने कणी वास्तव पाहिले असेल त्यानेही ते त्याच्यापेक्षा (आस्वादकाला, कलावंताला ह्या शिल्पात दिसले त्यापेक्षा) जास्त चांगले पाहिले नसेल; त्यातल्या धुराचे जे अनुकरण

होते त्याने डोळे व नाक ह्या ईंद्रियांची साक्ष परस्परविरोधी ठरली म्हणून ते खरे आहे का याचा संभ्रम पडला असे उद्गार पर्गटरीमध्यल्या संगमरवरी शिल्पावहूल डांटेला कशामुळे काढावे लागले असतील?

खरे तर, खात्रीनेच, किमया यात आहे की, होमर जेब्हा म्हणतो—‘जरी ते सोन्याने घडवलेले होते’, तेब्हा तो ह्यावर (सोन्याने) जोर देतो. वास्तवातील समय निसर्ग प्रक्रिया आणि जड द्रव्य यांच्याखेरीज माणसाच्या मनात एक जागू असते. त्या जागूने तो प्रत्यक्ष वस्तूतील अथवा घटनेतील प्राणतत्त्व शोषण घेतो. आणि त्याला सोपीस्कर बाटेल त्या माध्यमात ते प्राणतत्त्व ओतातो. ती मग गुह्येची भित असेल, सोन्याची तबकडी असेल अथवा कांगदाचा कपटा असेल. आणि जेब्हा हे थार कवी अनुकूलतीतील सारखेपणावर भर देतात, त्याचा आग्रह धरतात तेब्हा, मला वाटते, त्याच्या मुळाशी असते ती माध्यमातील भेदावर मात करण्याची खरी आस्थाच. म्हणून या यथास्वी अनुकूलतीच्या भावद्वाच स्तुतीत खरे तर, जर आपण नीट वाचले तर, नेमके कलात्मक भासरूपतेच्या मूळगामी सिद्धांताचे वीजच आपल्याला मिळते. म्हणजे असे की, महत्त्वाचे जे काही असते ते ती वस्तू नव्हे, तर ते ऐंद्रियरूपच, जे तुम्ही आत्मसात करता, वस्तूला वगळून त्या ऐंद्रियरूपाशीच तुम्ही स्वतःला गंतून घेता आणि नवी रचना, नव-निर्मिती करता आणि अनुकरणाच्या अगदी प्राप्त गौरवातील खरा डंब हा की तुम्ही वस्तूचे शरीर मागे टाकून नेमके त्या वस्तूचे आत्मतत्त्व आत्मसात करू शकलात हा चमत्कार होय. या किमयेवहूल गैरसमज होणे अगदी स्वाभाविक आहे; जणू काही शरीराच्या शक्य तितक्या जवळ येणारी अनुकूली करणे यातच सारी गुणवत्ता असते अशी गफलत होते. परंतु अत्युक्तष्ट अवस्थेतील शरीर म्हणजे आत्मा अशी जर तुमची धारणा असेल, तर कलात्मक भासरूपतेच्या चर्चेतील प्रतिकूलीच्या समस्येवहूलचा हा काही फारसा वाईट दाखला नव्हे. पहा ना कशी विलक्षण अर्थमध्ये स्तुती आहे अनुकरणाची; त्याच परिच्छेदात डॉटे म्हणतो की, ह्या खोदकामाने लाज आणली आहे, ‘केवळ पाँलिकलीटसलाच नव्हे तर सृष्टीलासुद्धा.’ ‘मुष्टी रांगते आहे’ ह्या व्हिसलरच्या उक्तीमागेही हेच तत्त्व आहे. असे काही विलक्षण सुंदर तुम्ही अनुकरण करता की अस्सलपेशा नक्कलच अधिक सुंदर होऊन उठते.

आता प्रतिकूलीचे सौंदर्याच्या क्षेत्रातील स्पान व मूल्य समजन घेण्याइतपत आपण त्यार झालो आहोत. ह्या सौंदर्यशास्वात प्रतिकूली ही एक सदैव तात्त्विक अडचण राहिलेली आहे हे प्रतिकूलीचे विश्व भावस्थितीच्या मूर्त स्वरूपाचे उत्सुक साधन म्हणून, वरवर तरी, आशय-युक्त नसलेल्या घाट-कलाकूसरीच्या विश्वापेक्षा केवडे तरी विशाल, गंभीर विश्व आपल्या समोर खले करते. परंतु अडचण अशी की, निव्वळ वस्तुस्थितीचे विश्व या नात्याने अनुभव-पूर्व आविष्काराचे सामर्थ्यं त्यात नसते. आणि आविष्काराच्या हेतुकरिता त्या विश्वाचा वापर करणे, वस्तुस्थितीचा कल्पनाशील उपयोग करणे ह्यातून असंर्याग घोके निर्माण होतात, ते या अकलात्मक आस्थेमुळेच निर्माण होतात. ह्या सर्व आस्था प्रत्यक्ष वास्तवाशी स्वतःला बांधून घेतात आणि त्यामुळे वास्तवाच्या अनुकरणाशीही त्या स्वतःला बांधून घेतात. कशासाठी, उदाहरणार्थ, दुष्टपणाचे प्रवेश आणि कथा वाढवावयाच्या? जगात आधीच तो पुरेसा नाही काय? तुम्हाला आढळते त्याची ती जर फक्त नक्कलच असेल, त्यातन जर कसलीच नवी खोली, नवा तीव्र भाव प्रगट होत नसेल तर हा प्रश्न (वरील) अनुसारितच राहील.

ऐतिहासिक दृष्टिकोन वापरणार नाही असे मी आशवासन दिले होते; परंतु ऑरिस्टॉटलच्या पक्षी ती एक अनन्यसाधारण दूरदृष्टी होती असे मी म्हणेन. त्याने मुलत: प्लेटोवाच मागोका घेतला

आहे; त्याचाच सारांश दिला आहे. जेव्हा तो म्हणाला की संगीत ही सर्वांत अधिक अनुकूली-शील आहे, याचा अर्थात् अधिक आविष्कारशील आहे, तेव्हा नेमके याच आधारावर त्याने हे म्हटले होते की, ती कमीत कमी अनुकरणशील असते. त्याचा (संगीताचा) आविष्कार असे म्हणता येईल की, ज्याला आपण अनुभवपूर्व आविष्कार म्हणण्याचे धाडस केले आहे, त्याच्या अगदी जबळ जाऊन भिडतो. त्यातील लय आणि त्यातील स्वरमेळ सरळ भाव-मध्यांतराच भिडतात. ऑर्स्टॉटल म्हणतो की, ही साक्षात् भावसाम्ये आहेत. म्हणजे बाहेरच्या नामकृपात्मक जगातील कृपाचाही द्राविडी प्राणायामाने संबंध न जोडता असणारी प्रत्यक्ष, साक्षात् भावसाम्ये. मला वाटते हेच ते आज सर्वसामान्यपणे स्वीकारले गेलेले संगीतातले आविष्कार तस्व असाये.

सौदर्यानुभवातील प्रतिकूलीचे स्वान काय आहे हे सांगतानाच सौदर्याच्या क्षेत्रातील निसर्ग-सौदर्यावृद्धात्मक प्रेमाच्या स्थानावृद्धल जे काही महस्तवाचे तेही सर्व सांगितले गेले आहे. कृत्रिम वस्तूपासून माणसापर्यंत शक्य तेवढाचा अफाट अशा चढ-उतारात ही सृष्टीच प्रतिकूली निर्माण करण्याकरिता योग्य अशा वस्तू पुरवते. ह्यात आणखी फक्त एकाच गाणीची भर वालायची. कलेळ्या दृष्टीने सृष्टी म्हणजे आत्माची परिपूर्णता, बाह्यवस्तूची भासरूपता. ही भासरूपता, परिपूर्णता कल्पनाशील अनुभूती मुक्तपणे घाण करते. आणि भावस्थितीच्या आस्थेतून व भावस्थितीच्या आस्थेमुळे ह्या घ्राण कलेल्या सृष्टीची कल्पनाशील अनुभूती पुनर्चना करते. आपण जो वर हा सृष्टीचा अर्थ घेतला तो कमी कलन प्राकृतिक विज्ञानाने निर्माण कलेल्या क्षीण असा रचनापुरता मर्यादित करण्याची जरुरी नाही. प्राकृतिक विज्ञानातील या रचना म्हणजे सृष्टीची भासरूपे किंवा दृश्यकृपे नव्हेत. निसर्गाच्या भासरूपांचे, दृश्यरूपांचे आपल्याला कातुक असते. आणि हेच ते बाहेरचे जिवंत विषव की जे आपण आपल्या पूर्ण कल्पनाशील अनुभूतीत पुनः जिवंत करतो.

हे सुपरिचितच आहे की, त्याच्या परिपूर्णतेचा हा दृष्टिकोन असा आहे की विकास पावायला त्याला वेळ लागतो. 'सृष्टीची चारूता' हे आधुनिक अर्थानि, मला वाटते, प्रथम उद्गार काढले ते एका अलेक्झांड्रियन कवीने, तिसऱ्या शतकात केळ्हा तरी (काढले); "घरी तुम्हांला विधाती मिळते आणि घराबाहेर निसर्गाची चारूता."^१

आणि आपण पाहिलंय की, कल्पनाशील अनुभव हा प्रत्यक्ष वास्तवाच्या कदेत येत नसला तरी तो, सैद्धांतिक सत्याच्या स्वरूपाचा नसला तरीमुद्दा आपल्या वस्तूच्या एकूण ज्ञानात तो बदल घडवू शकेल आणि एकण ज्ञानही त्यात बदल घडवू शकेल. निसर्गाकडे पर्हाण्याच्या आपल्या धारणेप्रभागे निसर्गाची प्रतिकूली, निसर्गाची अनुकूली आणि आदर्शाकरण हृधा गोष्टी भिन्न होतात. आपली धारणा असी असेल की निसर्गात जीवन आहे, चैतन्य आहे आणि ते प्रगट होण्याची घटपट करते, तर मग आदर्शाकरण म्हणजे निसर्गामध्ये जाणवलेल्या गाढ सौदर्याची भान साक्षात् करण्याचा एक विद्यायक प्रयत्न होय— अथवा आपली धारणा असी असेल की सृष्टी तिच्या बुडाशी एक जड यांत्रिक व्यूह आहे तर आदर्शाकरण अशा काही हाताळाच्या पद्धतीमध्ये कुठे तरी येते की त्यामुळे त्याचा परिणाम क्षीण होतो, तो कार सर्वसामान्य होतो; आणि त्याचे संपूर्ण अवकित्त्व असेल त्यापेक्षा तो आविष्कार कमी करतो, त्याहून अधिक नाही करत.

^१ Mackail, select-Epigrams P. 278.

सत्याचा शोध घेणारा बुद्धिव्यापार कल्पनाशील अभिव्यक्तीचा ताकिक निष्ठार्थं म्हणून स्वीकार करीत नाही, ह्यात शंकाच नाही. परंतु या बुद्धिव्यापाराला कल्पनेला आडळलेल्या अनुभवातील वस्तुस्थितीची, जी वस्तुस्थिती कल्पनेनेच रचलेल्या भावस्थितीच्या असीम मर्त रूपाचे साधन बनते, तिची दखल घ्यावीच लागेल. कलात्मक प्रतिभा आणि ताकिक सिद्धांत या परस्परान्वयी शक्ती आहेत. एक दुसरीचे कार्य करू शकणार नाही. परंतु दोषीही आपापल्या पद्धतीने कशाचा तरी आविष्कार करतात.

आपण पाहिल्य की ज्यांना आपण केवळ अव्यावर्पूर्व आविष्कार म्हणून ते काही कलात्मक आविष्काराचेच फक्त प्रायामिक आणि सर्वांत विशुद्ध वैचित्रितप्र असते असे नाही. तर जिथे कलात्मक यशाने अत्यच्च शिखर गाठणे आहे तिथेही तो पुनः पुन्हा आवृत्त होताना आडळतो—जसे संगीत कलेत होते. स्थामठेच आपल्या लक्षात येते की किंती लहूरीपणाने हे प्रतिकूटीचे तस्व कलांच्या श्रेणीत उपस्थित होताना विसते. स्थापत्यकलेत ते क्वचितच उपस्थित असते. शिल्पात आणि चित्रकलेत ते प्रमुख असते. हक्क म्हणून संभीतात त्याला जागाच नाही किंवा असलीच तर कारच दुम्यम. आणि काव्यात ते तस्व पुनः एकदा आपली सत्ता अगदी प्रामुख्याने प्रस्थापित करते. सौंदर्यवृत्तीच्या दोन बाजूंत काही अंशाने संघर्ष आडळतो. लयातून आणि संवेद्य वंदिशातून होणारा साक्षात आविष्कार ही एक बाजू. आणि दुसरी बाजू, जरी आविष्काराला तिची अप्रत्यक्ष मदत असते, तिचा आविष्कारातील बाटा अप्रत्यक्ष असतो, तरी कल्पनाशील विश्वाच्या अवव्या सामग्रीला ती आपल्याबरोबर असेहे दृष्टिपथात आणते. आपण पाहिल्याप्रमाणे या प्रदणाचा अचूक विवार करावयाचा असेल, आपल्याला तर कुठल्या तरी एकाच घटकावर पूर्णपणे विसंवेण अवश्य आहे आणि त्या घटकांना अलंग असे कलात्मक अस्तित्व खरोखरच नाही. परंतु, उदाहरणार्थं, संगीतामध्ये आपल्याला आविष्कारशीलतेचा विशुद्ध, केवळ प्रकार मिळतो, त्या दिशेने जाग्याची प्रत्येक कलेने उमेद बाळगायला हवी असे म्हणण्याच्या पाठीमागे ही कल्पना आहे की, कला चैतन्याची आंतरिक प्रेरणा अशा प्रकारच्या उद्गाराकडे झुकते की जो उद्गार प्रतिकूलीने ओळावलेला^१ नाही. आपल्याला म्हणाऱ्याचे आहे इतकेच की वरवर दिसण्याच्या या संघर्षाचे निश्चित मूळ दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि हे स्पष्ट करावयाचे आहे की, सौंदर्यवृत्तीच्या संपूर्ण विकासात प्रतिकूटीच्या या घटकाला जरी स्वतंत्र समर्पणीय स्थान नसले तरी त्याच्या जागी तो घटक असणे हे अत्यंत आवश्यक आहे.

नाही तरी, उदाहरणार्थं, नाटकात अभिव्यक्त होणाच्या माणसाचे स्वभावचित्रण आणि त्याचा संघर्ष आपण पुन्हा प्रत्यक्षकारी करू शकतो. त्या अभिव्यक्तीपाठीमागे अनिवार्यंता असते. लय किंवा अलकृत घाटांच्या केवळ भाषेत सामावलेल्या विश्वापेक्षा ही अभिव्यक्तीची अनिवार्यता अधिक विशाल, अधिक सक्षोल असे विश्व सामावून घेते, एवढेच नव्हे तर ते त्याच्या अनुक्रमात अधिक अचूक, अधिक नेमके असते. जणू काही आपलेच मन विस्तारल्यासारखे एकूण माणसाचे मन आपल्यासमोर उभे असते. त्या मनाला एक अनिवार्यंता आहे अवव्या विश्वाच्या चेह्याबरच, [पृष्ठभागाबरच] मनाची अनिवार्यंता आपले महान घाट विणते आणि या घाटातूनच ते खरे तर जीवनाचेच घाट असतात—त्या परिपूर्ण भावस्थितीला ऐंद्रियरूप आडळते, मूर्त रूप मिळते.

१ सी.पी.—पेटरने जे रंगाबाबत म्हटले आहेते हे की, 'बस्तूबर एक आत्मतस्व असते ज्यामुळे त्या वस्तू चैतन्याला आविष्कारशील होतात.

आणि यानंतर जर आपण कलांच्या वर्गीकरणात अनुस्यूत असलेल्या एखाद्या सूत्रासंबंधी बोळू लागलो तर ते बोळणे केवळ काही एका विशिष्ट व्यवस्थेचा पुरस्कार करण्याकरिता होईल असे नाही. निवळ वर्गीकरण हा नेहमी निरर्थक अभ्यास असतो. परंतु नात्याच्या संबंधातील सारख्या वस्तुंमधील पृथगात्मतेच्या सार्वत्रिक अटी आणि प्राणतत्व त्या वस्तुच्या आंतरिक स्वभावावर चांगलाच शोधक प्रकाश टाकतात.

तर मग वेगवेगळध्या कला का आहेत? ह्याचे अगदी साधे उत्तरही मला वाटते, कलात्मक आविष्कारदीलतेच्या अवध्या तत्त्वाच्या नेमक्या मुळाशी, उगमाशी आणून सोडते. आणि ह्या तत्त्वाचे अगोदरच आपण अधिक सार्वत्रिक संज्ञातून विद्लेषण केले आहे.

माझी अगदी खातीच झाली आहे की, आपल्याला मुरुवात करायला हवी ती सर्वात अगदी सुगम घटिलापासून. कलावंत वेगवेगळे घाट का निर्माण करतो? किंवा एकच घाट कलावंत वेगवेगळधा तन्हेने का हाताळवातात? लाकडातील कोरीव काम म्हणा किंवा मातीचे प्रतिरूपित काम किंवा विडातील ओतीच काम घ्या. आपल्याला जर या प्रश्नाचे पूर्णपणे उत्तर देता आले तर माझी खाती आहे की, कलांच्या वर्गीकरणाचे, भावस्थिती देहीभूत होणाऱ्या प्रक्रियेचे रहस्य आपल्याला उलगडेल, म्हणजेच एका शब्दात सौदयचि रहस्य समजेल.

माती किंवा धातू हाताळण्यातील आनंद

तर मग, सर्वसाधारणपणे, विडात काम करणाऱ्या कारागिरापेक्षा मातीत काम करणारा कारगीर वेगळे अलंकृत घाट का बांधतो? या प्रश्नात मला उदाहरणासहित आणि तपशिलासह शिराक्याला आवडेल. पण तसे करण्याची क्षमता माझ्यात नाही हे मी कबूल करतो, तरी या प्रश्नात मला खूप आस्या आहे हेही खरे आहे. परंतु सर्वसाधारणपणे ह्या प्रश्नाचे काय उत्तर येईल याचिंघमी मला निश्चितच दंका नाही. तुमचे कोशल्य, सामर्थ्याचा पल्ला वेगवेगळ्यास तुम्ही एकच वस्तु मातीत जशी घडवाल तशीच विडात घडवू शकणार नाही. मला वाटते कौं प्रत्येक माध्यमात काम करताना स्पर्शातून त्या माध्यमाचा शोध घेणे हे संपूर्णतेया भिन्न असते. विठळलेल्या काचेच्या संदर्भात बोलताना वित्यम मौरिसने म्हटल्याप्रमाणे (काम करण्यासाठी वापरला जाणारा) धातू तुम्हांला आव्हान देतो, तुमच्याशी लाडीगोडी करतो आणि तुमच्याकडून त्यातून एक विशिष्ट वस्तु घडवून घेतो, आणि त्यातूनच त्याच्या निघटीपणाचे रूपवीलतेचे भान तुम्हांला येते. आणि पुन्हा मला असे वाटते की, ज्या कुणाला मातीचिंघमी विशेष ओढ, जाण आहे, त्यांना माती हाताळण्यात विशेष आनंददायक वाटेल. परंतु अर्थातच विडातील घडणीच्या कसवापेक्षा माती हाताळण्यातील कसवाचा आनंद वेगळा. मातीचा पृथग बळवावयाला सुलभ कसा असते किंवा स्वतळा मातीच चाकावर झोकून कवी देते, प्रतिरूपित होण्यासाठी स्वाधीन कशी होते, ह्यात एक मोठी जाढू असली पाहिजे मातीच्या संदर्भात. अता ह्यातून काय किंवा दुसऱ्या कवातानुन काय, जे अलंकृत घाट तयार केले जातात, एखाद्या रेखातज्ज्ञाला ते घाट कागदावर मुचवता येतील, परंतु ते बाह्य ठरतील. आणि कागदावरच्या केवळ रेखा ह्या नात्याचे त्यांचे असे सर्व प्रकारचे गुणधर्म आणि आस्या त्या रेखांत असतील. पण तुम्ही जेव्हा ते सार्वत्रिक घाट माध्यमातून व्यक्त करण्यास उद्युक्त होता, तेव्हा ते घाट जर उचित असतील, त्यांना कौशल्याने रूपांतरित करण्यात जर तुम्ही यशस्वी ठरलात, तर माती अपवा धातू अथवा लाकड अथवा विठळलेली काच हाताळण्यातील तुमच्या शरीर आणि मन

यांचा पूर्ण आनंद व आस्था देहीभूत होण्याच्या प्रक्रियेतील प्रत्येकी एक वेगळे स्वरूप ठरेल. ते माध्यम तुमच्या हातात सजीव होत असते, आकारातून त्याचे चैतन्य फुलत, विकसत असते किंवा आवेगाने कोंम कुटावा तशा किमयेने ते आकाराते आणि हा आकार जणू त्या माध्यमाला अनिवार्यपणे हवा होता, त्या आकाराचे त्या माध्यमालाही स्वतःमध्ये भान आले होते. आणि तुम्हांलाही त्या माध्यमालील त्या हव्या असलेल्या आकाराची अनिवार्यता जाणवली होती. माध्यमाचे जाण-भान, त्या माध्यमातून काय नेमके उचित असे करता येईल अथवा ते दुसऱ्या कुठल्याच माध्यमातून इतक्या उत्तम तन्हेने करता येणार नाही यावहूलची जाणीव (सूक्ष्म संवेदनशीलता), तसे ते करण्यातील किमया, मोहिनी—हे सर्व म्हणजे माझ्या मते, सौर्यातील मूलगामी प्रश्नाचे शरे सूत आहे; ते आहे भावस्थिती आणि शरीर ही एकमेकांना कशी अगदी अनुरूप, एकमेकांकरिताच निर्माण जाली आहेत. एकूण तत्त्वज्ञानात जो एक प्रश्न आहे—असल्याला शरीर का असते? या प्रश्नाची समांतर असाच तोही प्रश्न आहे. उदयभिरीच्या सिद्धांताच्या जातीचीच एक प्रकारे हीही गोष्ट आहे. पण यात लहरीपणाला कमी वाच आहे. कारण ती सर्वांचा सर्व एक वस्तुस्थिती आहे. रेखा आकाराचे अर्थ स्पष्ट करणे एवढेच काम ती करित नाही तर ललितकला विश्वातील कलात्मक प्रतिमेचे समग्र काय आणि कक्षा, अवाका हांगेही स्पष्टीकरण ती करते. ललितकला हा तिचा विशेष प्रांत आहे.

ह्याच सिद्धांताशी तो एक अत्यंत परिणामकारक आधुनिक बाद निर्गडित आहे. तो बाद म्हणजे कारागिराचे जीवन व सुंदर कारागिरी योच्यातील संबंध होय— ती कृती आणि त्याच्या शरीर आणि मनाचा आविष्कार या नात्याने तो संबंध. अलीकडचे अति आधुनिक कलेचे समीक्षक रस्किनची टर उडवतील तरीमुद्दा आपण हे लक्षात ठेवायला हवे कीस, रस्किननेच ह्या सिद्धांताचा सर्वांगी प्रथम उत्सर्कत पुरस्कार केला म्हणूनच तो मिद्दांत आपल्या ओळखीचा जाला. हा दृष्टीने ह्याचे श्रेय रस्किनकडे जासे. विल्यम मॉरिसने उदाहरणार्थ, ह्याच संदर्भात त्याला आपला गुरु भानले होते.

योर कलातील भेद, हे मातीला आकार देणे, लाकडातील खोदकाम किंवा विडातील ओतीव काम—ह्यांच्यातील माध्यमातील फरकाचा असतो केवळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कलात्मक कल्पनाशक्तीच्या विविध क्षेत्रांवर होणाऱ्या अपरिहार्य परिणामाचा विशाल अवतार होय.

कारण ही एक सर्वांत महत्वाची वस्तुस्थिती आहे. प्रत्येक कारागीराला, आपण पाहिलय की, आपल्या माध्यमात एक विशिष्ट आनंद वाटतो आणि आपल्या माध्यमाच्या विशिष्ट कार्यक्रमतेचा तो आस्वाद घेत असतो. कारागीर जेव्हा प्रत्यक्ष त्या माध्यमात काम करीत असतो तेव्हा त्या क्षणापुरताच तो आनंद, ती त्या सामर्थ्याची जाण मर्यादित नसते. आपल्या माध्यमाच्या सामर्थ्यात प्रतिभावंताची मोहावलेली प्रतिमा जिवंत होते, जगते. त्या माध्यमाच्या संजेतून तो विचार करतो, त्या संजेतूनच त्याला भान येते (तो पुलकित होतो), त्याच्या कलात्मक प्रतिमेचे ते वैशिष्ट्यपूर्ण शरीर असते आणि त्याची प्रतिभान—आणि इतर काहीच नव्हे—त्या शरीराचा विशिष्ट आत्मा असते.

अशा रीतीने स्वतःचे व्यक्तित्व असलेल्या भिन्न भिन्न परंपरा बाढतात. कल्पनाशील विचार आणि भावना यांचे समग्र अलीकिक विश्व ज्यातून योर कल्पनाशील कलाना त्याचे जीवन आणि त्यांचे अस्तित्व लाभते.

ह्यातूनच आपण एका प्रश्नाकडे जातो. कलेतील आदर्श म्हणजे काय हा तो प्रश्न होय. सुष्टीच्या आदर्शीकरणाबद्दल बोलताना आपण पाहिलंय की, महत्वाचा मुद्दा म्हणजे आदर्शीकरणाचा कल असा असू नये की, अवघ्या कलात्मक आविष्काराशी हा आदर्शाच्या प्रक्रियेने नकारात्मक अंगाने निगडित असू नये. आदर्शाच्या पाठीमागची मूळ कल्पना अशी की, वस्तुच्या मुळाशी आणि त्यांतील नियमाशी भिणे म्हणजे एक संवंसाधारण समान घटक मिळवणे, कौं जिये त्यांचे एकमेकांशी साधम्य असते. परंतु आपण पाहिलंय की, सुष्टीच्या संदर्भात आदर्शाला जर काही असै असेल तर तो असा की आदर्श म्हणजे व्यक्तित्व, अस्मिता, वैशिष्ट्यपूर्णता यांचा उल्कट आविष्कार. ह्याच्यामागे थदा असते ती, सजीवपणावर, चैतन्यावर, ज्याने वाहेरचे जग मुसमुसत असते, ज्याचा वाहेरच्या जगात साक्षात्कार होत असते.

आपला कलासिद्धांत आदर्शविषयीची हीच संकल्पना मांडतो. प्रत्येक कलेतील आदर्श हे त्या त्या कलांच्या वैशिष्ट्यातूनच आविष्कृत व्यायला हवे, असे मला वाटते. कलावंतांच्या प्रतिभेने आजपर्यंत जे जे आपल्या माध्यमातून घडवले, आणि आजही जे घडवले जात आहे, त्या घडवण्याच्या घडवणीमागे हे आदर्श तस्व आहे. आणि भावस्थितीला मूर्तरूप आपल्या माध्यमात देण्याच्या मागेही हेच तस्व आहे. हे ते विश्व असते की, ज्याच्यात त्याला त्याच्या कलेमध्यनव व्रेतेच मिळतो, त्याच्या कलेमध्यनव त्याला हे जग दिसते. हे जग त्याच्या कोणत्याही कलाकृतीपेढा मोठे आहे असे त्याला वार्टेल. पण हे जग त्या कलाकृतीतच अस्तित्वात असते; आणि त्या कलाकृती घडवण्यामागील अवघ्या प्रयत्नातून ते अस्तित्वात येते. येथे धोका असा की, आपण त्याच्या कुठल्याही माध्यमातील यशस्वी आविष्कारापेक्षा त्याच्या परिश्रमाचेचा, कीशल्याचेच एक वेगळे चिक तयार करण्याचा प्रयत्न करणे, जे काहीच नसते. (नुसतीच कौशल्यपूर्णता ही पोकळ संकल्पना) मग आपल्या हाती एक क्षीण झालेले तस्व, आदर्श येईल. हा आदर्शातून सर्व व्यक्तित्व व अस्मिता वगळलेले असते.

आपण आता एक विशिष्ट उदाहरणच घेऊ. जर कलेतील भेदांचे आणि संवंधाचे बाबतीतील आपले मत वरोवर असेल आणि तो भेद म्हणजे प्रत्येक कलेने स्वीकारलेल्या माध्यमाच्या कुबूलीनसार असेल, तर मग काव्याच्या पूर्वगात्म स्वरूपाबाबत काय म्हणता येईल? एका अर्थाने असे दिसते की, काव्याला काही भौतिक घटकच नाहीत. त्यात कसल्याही मध्यस्थीशिवाय, अगदी सरळ सरळ प्रतिभेला कायं करता येईल असा भौतिक घटकच त्याला नसतो की, ज्यातून काल्पनिक वस्तूशी संवाद साधता येईल. भाषा ही इतकी पारदर्शांक आहे की, स्वतःच्या अवधितच ती जणू काही सरळ नाहीशी होते आणि आपल्या हातात मुण्ड्यांमीनी युक्त वैशिष्ट्यपूर्ण माध्यम असे काही उरतच नाही.

मला नाही वाटत की, खन्या दिलिकोनाविषयी इथे काही शंका असावी. काव्यालासुद्धा, इतर सर्व कलांसारखेच प्राकृतिक किंवा कमीत कमी ऐंद्रिय माध्यम आहे आणि हे माध्यम म्हणजे छवनी होय. हा छवनी अर्थातच अर्थमध्ये आहे. आणि छवनीच्या साक्षात घाटातून रूपशील आविष्काराचा घटक, भाषेतील अर्थाच्या द्वारा सिद्ध झालेला प्रतिकृतीचा घटक हे दोन्ही घटक कवितेत एकजीव होतात. शिल्यात आणि चित्रात ज्याप्रमाणे माध्यम एकाच वेळी आणि एकाच दृश्यात रूपशील घाट अर्थपूर्ण घाटाशी एकजीव करते वगदी त्याचप्रमाणे काव्यातील माध्यमात घडते. दोन भाषांची तुलना करून, उदा. भीक आणि लेटीनमधील घोणी आणि पट्टमाविक पदे हे घाट पहिले तर, वेगवेगळे घाट भिन्न भिन्न भाषांत कसे

वेगवेगळे रूपबंधात मोडणी घेतात ते लक्षात घेता असे सहज दिसेल की, भाषा म्हणजे तिचे गुणधर्म आणि व्यक्तित्व असलेले एक भौतिक घटिट आहे. मातीत किंवा लोखंडात अलंकृत घाट घडविण्याचे काम हे जसे वेगवेगळधा कौशल्याचे काम आहे तसेच वेगवेगळधा भाषात कविता करणे हे वेगवेगळधा कौशल्याचे काम आहे. उदा. केवळ किंवा जर्मन भाषेत काम करणे, चिनात ज्याप्रमाणे रंग, आकार आणि मूर्त भावस्थिती एकजीव असतात, एकमेकांपासून अलग करता येत नाहीत. त्याचप्रमाणे कवितेमध्ये अवैती, वृत्ते आणि अर्थ हांतीच काब्यवस्तू बनते. ह्या गोटी पूर्णपणे एकजीव असतात, त्या अलग करता येत नाहीत. कवितेत अर्थपूर्ण वाच्ये असतात आणि म्हणूनच कविता वाचत असताना कवितेचा जो अर्थ आहे तो कवितेतील विशिष्ट शब्दांच्या बाहेरही तसाच राहातो, त्या अर्थाची आपला संबंध येतो असे मानणे भ्रममूळक आहे. (चिव पहात असताना त्यातील एकादे झाड किंवा एकादा माणूस आपण ओळखला असे तुम्हाला वाटो) चिनातील हे झाड किंवा हा माणूस आणि आपल्या घरगती संदरभतील झाड आणि माणूस हे एकज आहेत असे मानणेही भ्रममूळकच असते. कवितेचा गायत्र अन्वय केला तर तिचा अर्थ शिल्लक रहात नाही. ती कविता उरत नाही व एकादे चिव किंवा सोनाटा त्याच्या छापलेल्या बोटक विश्लेषणात, यादीत किंवा छापलेल्या कार्यक्रमात आपला अर्थ देत नाहीत. त्यात अर्थपूर्ण चिव शिल्लकच उरत नाही.

प्रा. ब्रॅडलीच्या मताने वर ज्याचा उल्लेख केला त्यासारखीच एक जाणीव शोलीमध्ये होती. त्याच्या मते काब्य हे पूर्णपणे उचित, पारदर्शक, त्याचे स्वतंत्रे गुणधर्म नसलेल्या माध्यमांना काम करते. म्हणून ते जबलजबल माध्यम नसल्यासारखेच आहे. परंतु ते प्रतिभेद्या उपयोगाकरिता प्रतिभेदेच शून्यातून निर्माण केलेले माध्यम होय. इतर कलात वापरली जाणारी माध्यमे जडस्वरूपी; प्राकृतिक, त्या माध्यमांना त्याचे स्वतंत्र गुणधर्म असतात. शोलीला माध्यमाचे हे स्वरूप म्हणजे आविष्कारातील अडथळेच बाटले—म्हणजे ती नेमकी साधने होण्याएवजी आविष्कारात अडथळेच निर्माण करतात, असे त्याला बाटाव्याचे. ह्या मताला आपण वर उत्तर दिलेच आहे.

माध्यमांचे गुणधर्मच एकादी भावस्थिती त्याच्यामधून मूर्त करण्याला त्याना समर्थ करतात. नादमधुर भाषा ही कवितेचे माध्यम आहे. ह्या माध्यमालाही इतर कलांच्या माध्यमासारखीच नेमकेपणाने स्पष्ट वैशिष्ट्ये आहेत, निश्चित शक्ती आहे.

ह्या ठिकाणी बेनेहुेटो क्रोचेपासून मोठया खेदाने बाजूला होण्याशिवाय मला मत्पंतरच नाही. बृूद्या त्याच्या बाबतीत नेहमी घडते तसेच इयेही घडते : कोचे एका मूळभूत केवळ सत्याने पछाडलेला आहे. इतका तीव पछाडलेला आहे की, त्या सत्याच्या आविष्कारासाठी अधिक कशाची तरी नितांत आवश्यकता आहे हे तो समजूच शकत नाही. ह्याचे त्याला मुळी भानच येणे अशक्य झाले आहे. त्याला हे समजले आहे की, सौदर्य मनात असते, आणि मनाकरिता असते. कल्पनेने न पाहिलेल्या न जाणलेल्या अशा एकादा प्राकृतिक वस्तुला खन्या अवैती सुंदर वस्तू म्हणताच येणार नाही. पण मला वाटाटो तो सरळ विसरला आहे ह्या सगळधात की, मूर्त रूपाला जशी भावस्थितीची आवश्यकता आहे, तशीच भावस्थितीलाही मूर्तरूपाची आवश्यकता आहे. कारण सौदर्यात मन अभिप्रेत आहे म्हणून ती आंतरिक अवस्था आणि तिचे प्राकृतिक रूप हे काही तरी दुर्योग, आगंतुक आहे आणि केवळ सार्वविकतेकरिता या प्राकृतिक रूपाला अस्तित्वात आणले आहे असे म्हणणे

म्हणजे मला वाटते की, ही एक गाढ़ तात्त्विक चूक आहे. हा खोटा चिद्वाद आहे. कोचेच्या सैद्धांतिक व्यूहात ही चूक सर्वेत आढळते. त्याच्या मते प्रातिभजान—कवीचा अंतरिक साधारण्कार—हाच खरा आविष्कार. वाहा माध्यमे, तो धूरनव चालतो की, ही अगदी खरे तर अवांतर, आयंतुक असतात. आणि म्हणूनच आविष्काराच्या एका पद्धतीतून दुसरी पद्धती वेगळी आहे असे म्हणण्याला काही अर्थच नाही. (चित्र, संगीत सूर आणि भाषा ह्या माध्यमात काही वेगळेपणा नाही.) म्हणून कलांचे वर्गीकरणही नाही; किंवा एकादी कला दुसऱ्या कलेपका काय जास्त चांगले काही करू शकेल ह्याबद्दलची उपयक्त अशी चर्चाही अणकय आणि सौदर्यशास्त्र—आविष्काराचे तत्त्वज्ञान व भाषाशास्त्र—वाणीचे तत्त्वज्ञान—ही दोन्हीही एकच आहेत. वाचिक आविष्कार आणि आविष्काराच्या इतर पद्धती ह्याच्यात काही फरक असतात ह्याला काहीच अर्थ नाही. अर्थात त्याने जर असे म्हटले असते की, भाषा हाच आविष्कार काही आविष्काराचा एकीएक प्रकार नाही, उलट प्रत्येक कला आपल्या स्वतःच्या भाषेतून आपल्याशी बोलते, मग त्याच्या बाजूने पुष्कळ बोलता आले असते. पण मला नाही वाटत की त्याला असे काही म्हणावयाचे आहे.

त्याची कल्पना सैद्धांतिकोना नवी नाही. एका तात्त्विक घोडचुकीत तिची मुळे खोलवर खजली आहेत. एकाचाचाने असे दावाविले की, सर्व वस्तू स्वतःच परिपूर्ण नसतात आणि त्या सर्वगुणसंपन्न नसतात, पण आपण जेव्हा मनाने त्यांचा आस्वाद घेतो तेव्हाच त्या तशा होतात, तर हे एकदम स्पष्ट होईल यात शंकाच नाही. असे आहे हे एकदा नीट लक्षात आस्यानंतर आपण पुढे जाऊन असे म्हणण्याची शक्यता असते की वस्तू तुमच्या मनात असतात आणि त्याना मनावाहेर प्राकृतिक अस्तित्व नसते तरच आणि तेव्हाच त्या परिपूर्ण असतात, या गुणांची अपेक्षा असते ते गुण त्याच्यात असतात आणि तुम्हांला त्या मनात असणेच आवडेल. परंतु चूक तर इयेच आहे की, वस्तूच्या प्राकृतिक अस्तित्वाखेरीज आपण मनात त्या वस्तूचा विचार करू शकतो असे वाटणे आणि ह्या चूकीमुळेच कलावंत अशारीर माध्यमात कला व्यापार करू शकतो असे म्हणावला वरे वाटते. “आदर्श” वाटते की, विद्युद विचाराच्या किंवा कल्पनेच्या अशारीरी माध्यमात कलावंताचा निर्मितीव्यापार घडते. आणि इहजागातील प्राकृतिक वस्तू संवेदनांची चेतके एवढधाचपुरती प्राकृतिक निर्मितमात्रे आहेत. कलावंताने आपल्या आविष्कारासाठी वापरलेल्या संस्कारणीलतेत त्या प्राकृतिक निर्मितांना प्रवेश नसतो. काव्याच्या बाबतीत असे बोलणे एका दृष्टीने स्वाभाविक होईल कारण भाषेची प्राकृतिक बाज आपण जमेस धरत नाही. आपण शब्दावरून नजर फिरवतो आणि ते उच्चारत नाही आणि असेच काही तरी शेलीला म्हणावयाचे होते.

ह्या समग्र कल्पनेच्या आरंभीच पाहिले आहे की, तिये एक चूक आहे, वस्तू मनाशिवाय पूर्ण नाहीत हे खरेच. परंतु पुनः हेही खरेच की, मनेही वस्तूशिवाय पूर्ण नाहीत. जसे आपण शरीराखेरीज मन पूर्ण होत नाही असे म्हणतो. संवेदनांच्या बाबतीतली जी आपली सामग्री आहे; मुखकारक अथवा असुखकारक भावस्थितीच्या संदर्भात आपले जे अभनुव आहेत—ते सर्व आपला वस्तूची घडणाऱ्या समागमातून आपण मिळविलेले आहेत. कल्पना व्यापारात व विचारात ते सर्व वस्तूचे गुणधर्म व वैशिष्ट्ये मानली जातात. संगीतात हे विशेषत्वाने दिसते. संगीत ही एक अशी कला आहे की जी अशा साहित्यातूनच—सुरेल स्वर—यातूनच घडवली आहे; एकादा म्हणेल की हे सूर—यांना या बाहेरच्या प्राकृतिक मृद्दीत अस्तित्वच नाही; आणि प्राकृतिक वस्तूच्या नवनवोन्मेषी आणि कल्पनाशील अशा आपल्या हाताळळ्यामुळेच मुरोचा एक संपूर्णतया नवाच जन्म झाला असावा, नवी क्षितिजे

धुंडाळप्पाच्या या निर्माणशील प्रक्रियेचा मागोवा घेताना, अचानक घडणाऱ्या एखाचा अपघातासारखेच हे दालन आपल्यासमोर उघडले असावे 'जड वस्तुवरील आपल्या या प्रतिभेदी प्रक्रिया बाजूला सारली तर आपल्या कल्पनेला संगीत विश्वात काही एक करता आले नसते.

आणि तात्त्विक दृष्टधा सर्व कलांच्या बाबतीत हे सारखेच आहे. कलांचेत जी सर्व सामग्री वापरतो आणि प्राकृतिक प्रक्रियांचा उपयोग करतो—आपल्या कवितेत वापरलेली इंग्रजी भाषाच घेऊ या, उदाहरणादाखल—ती सामग्री विस्तारलेली आहे, घरंदाज बनली आहे, युगांच्या वापरांनी आणि प्रयोगांनी ती पुनीत झालेली आहे, भावनेत ती पूर्णतया मिसळली आहे, एकजीव झाली आहे; आणि (प्रतिभावंताच्या) युगांच्या थर्मांचे, कष्टांचे जिवंत रक्तच तिच्या धर्मन्यांतून वाहाते आहे; म्हणून तर पुनः पुन्हा: आपण म्हटले, भावस्थितीना ऐंट्रियरूप लाभते तर ऐंट्रियरूपाला भावस्थिती लाभते. तुम्ही जर तुमच्या विचारांना, तुमच्या कल्पनांना, ज्यांतून चिवे, काव्यकल्पना आकार घेतात त्या सामग्रीच्या शरीरापासून तोडलेत तर तुम्ही तुमच्या कल्पनेला दरिद्री कराल, तिच्या प्रगतीला, बाढीला अडथळा कराल आणि तिला रक्तहीन निर्जीव सावली उरवाल. अगदी नेहमीची अति प्रचारातली शब्दसंहिताही उच्चारताच—'सासारखी 'Rule Britannia' (राज्य कर हे ब्रिटानिया)—त्यांतील ध्वनीच्या प्रत्यक्ष लहरी, ते उच्चारत असतानाचा शारीर अनुभव—जो इंग्लंडचा इतिहास रूढ शब्दांत आणि भाषेच्या घडणीत उतरला आहे त्या इतिहासामुळे जिवंत झालेला तो अनुभव शब्दात उतरला त्यामुळे भाषा रूढली, मळली, भाषा घडली. एका विशिष्ट बिंदूपर्यंत भाषा ही आपल्याकरता तयार काव्यच असते.

आत्म्याला शारीर हवे असते

आणि मला वाटते चित्रकार जेव्हा प्रत्यक्ष कुंचला हाताळतो तेव्हा, हात व डोळे हातच्यातील सहकार्यात त्याच्या आयुष्मभरच्या अनभवाने दिलेली अर्थाची जाण आणि जीवित्य एकजीव झालेली असतात आणि हे सर्व निर्मितप्रक्रियेच्या आनंदाशी एकरूप झालेले असते. कुंचल्याच्या एका फटकान्यातही आनंद आहे. तो आनंद म्हणजेच माझ्यमाचा यशस्वी वापर केल्याची जाणीव व जो परिणाम साधावयाचा, वरोवर तोच परिणाम साधल्यामुळे निर्मिण होणाऱ्या अर्थाची जाणीव होय. आपणा सामान्यांनाही ह्याच्याशी मिळताजुळता अनुभव येत असतो. आपल्याला एखाचा क्षणी एकदम नेमका शब्द मुचतो, हा अगदी दूर्मिळ क्षण असतो. तो आपण आनंदाने अनुभवतो. अशा घोघात एक निर्मितिवश असतो. नमकेपणाने सांगवयाचे तर एक शब्द त्याच अर्थाने दुवार कधीच वापरला जात नाही.

कोचे म्हणतो, खरोखर की, वाह्य आविष्कार पूर्ण झाल्यानंतर जेव्हा परिसूर्ण कुंचल्याचा फटकारा असतो, तेवढाच त्र्येक कुंचल्याचा परिसूर्ण फटकारा चित्रकाराच्या मनातही हा वाह्य आविष्कारपूर्वीही असतो. ह्यातील मूचना अर्थी की, कुंचला वापरण्याने चित्रकार नवीन काहीच भर घालीत नसतो, त्याच्या अंतरिक अववा मानसिक कलाकृतीमध्ये. हा माझ्या मते सोटा चिदवाद आहे. प्राकृतिक वस्तू निव्वळ कल्पनेला, स्फुर्तीला खूपच काही नवीन देतात. गुणवत्तेची आणि सवधाची संपन्नता यांना प्राप्त होते. आपण जर आपल्या विश्वाची शारीर वाजू काढून टाकली तर आपल्याला आढळेल की निव्वळ मनाची वाजू शून्य उरली आहे.


१. एखाचा गाष्याच्या विकासालामुद्दा हे लागू पडते; अर्थात त्या गाष्यात जिथवर संगीत-व्यूह (बंदिशी) असेल तिथवर ही आपल्याकरिता तयार काव्यच असते.

आणि म्हणूनच जेव्हा आम्ही म्हटले की, तुम्ही एखाद्या वस्तूचा आत्मा घेऊ शरीराला तसेच भागे सांडू शकता, परंतु तसे करताना तो आत्मा दुसऱ्या कुठल्या तरी नव्या शरीरात घातला पाहिजे हे आम्ही नेहमीच सांगितले आहे. तुमची कल्पना ही कशाची तरी कल्पना असावी लागते. आणि त्या कशाला तरी एक नेमके जडणघडण, एक नेमका रूपबंध देण्याचे तुम्ही नाकारले तर तुम्ही कलात्मक, सौंदर्यपूर्ण भासूपातून केवळ अमूर्त विचारात शिरता. मी छवनीना प्राकृतिक वस्तू म्हटले आहे. जर ही अडचण असेल तर छवनीला नुसते ऐंद्रिय म्हणजे पुरेसे आहे. साकात आणि प्राकृतिक धर्माशी आणि अनुभवाशी निगडित असलेल्या स्वरूपाचीच ही ऐंद्रियता आहे हेच संगीताला आणि भाषेला लागू पडते.

प्रचंड काही तरी

माध्यमाच्या आणि तंत्राच्या महत्त्वापासून सुरु होणाऱ्या आपल्या ह्या सर्व नंतरच्या युक्तिवादाचा उद्देश सौंदर्यवृत्तीत अनुस्यूत असलेल्या निर्मितिप्रक्रिया आणि चितनशीलतेची प्रक्रिया ह्याची समग्र दुहेरी प्रक्रिया उक्ळून दाखवणे हा होता. ह्यातील कुठलाही एखादा घटक दुसऱ्या घटकापासून दूर काढणे अशक्य आहे. आणि हा तोच प्रश्न आहे—दुसऱ्या शब्दांत सांगितलेला—भावस्थितीला वस्तुरूप कसे प्राप्त होईल—सौंदर्यवृत्तीतील ती मध्यवर्ती समस्या आहे आणि आपण पाहिलंय की, हा प्रश्न सोडविष्याची उत्कृष्ट सामग्री, कलावंत नसलेल्या आपणाला आपल्याच हाताशी असलेल्या लहानशा अनुभवातून मिळते, की ज्यात भावस्थितीला आविष्कृती लाभल्याचे आपल्याला भान येते. आपण केवळ आर्ट गॅलरीमधील चित्राचा फक्त किंवा मुक्तियमधील पुतळांचाच फक्त विचार करावयाचा नसतो, तर गांधे, नृत्य, नाटकाचन, संगीतात शिरणे, एखाद्या क्षुल्लक कलेत सामग्रीचे येणारे भान किंवा अगदी साधारणपणाने, सहज नेमका शब्द सुचिप्पाचा निर्माण क्षण, त्याचा शोध, ह्या सर्वांचा विचार करावयाचा असतो.

कला ही सामाजिक उत्सवाच्या बेळी निर्माण होणारी गोष्ट आहे असा सिद्धांत येये आपल्याला उपयुक्त ठरेल. समजा की, एखादी रानटी टोळी किंवा राष्ट्र यांना जय मिळाला आहे, “त्यांना प्रचंड योर वाटतंय आणि त्यांना प्रचंड योर काही तरी निर्माण करावयाचे आहे”, असे एका तज्ज्ञाने म्हटलेले भी ऐकले आहे. ही रुक्ती, ओवरड्रोबड कहाणी म्हणजे सौंदर्यवृत्तीची मुक्तवात होय. आणि त्यांच्या कुवटीनुसार, त्यांनी गाठलेल्या संस्कृतीच्या पातळी-नसार ते मग शब्दांच्या मुळक्यांच्या माळांच्या माळा रचतील किंवा Parthenon बांधतील. सौंदर्यवृत्तीतील महत्त्वाचा मुद्दा तिथे आहे जिथे शरीर व आत्मा पुरेशी एकरूप होतात भावस्थिती हा आत्मा आहे आणि (माध्यमात) आविष्कार हे शरीर आहे. दोन्ही एकरूप होतात. येथे असे काही उरत नाही.



तीन

नं भाग

सौदर्यस्वादाचे सुखकारक आणि असुखकारक प्रकार

—सौदर्य आणि विरूपता

ह्या व्याख्यानाच्या आरंभी प्रास्ताविकाचे काही शब्द प्रसंगोचित ठरतील, त्यामुळे एक तर कुवटीच्या प्रश्नावावतचा आपला दृष्टिकोण स्पष्ट होईल, आणि दुसरे म्हणजे प्रथमदर्शनी तरी ह्या प्रातात एक विशेष मर्मप्राही दुष्टी हवी असे वाटते आणि जी एक सर्वसामान्य दिशा आपण स्वीकारणार आहोत तिच्या संबंधानेमुद्दा आपल्याला स्वतःला तयार करणे हेही कायं ह्या प्रास्ताविक घडवणी साधेल; आणि या सर्वसाधारण दिशेकरिताच फक्त अवधान आणि सहानुभूती कॅद्रिट करण्याचे धाडस मी करणार आहे. एक विशेष प्रकारची सर्वक्षण मुसंगता हाशिवाय, वेगळे, एकदम नवीन असे त्या दिशेत काही नाही. परंतु मला वाटते ती महस्त्याची आहे आणि आपल्या मागच्याच युक्तिवादातून ती निघते व त्या युक्तीवादाचा ती सारांश देते; आणि वच्याचमा अडवणी ती हूर करते.

तेहा प्रास्ताविकाचे चार शब्द म्हणून मी सौदर्यतील शिक्षणावद्दल, संस्कारावद्दल सांगणार आहे; १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते आजतागायत वाढणाऱ्या सामान्य माणसाच्या संस्कारावद्दल आणि अगदी अलीकड्या चळवळीशी त्या संस्काराच्या असलेल्या संबंधावद्दल (मी बोलणार आहे). मला वाटते की, काही अंशांनी ते सर्व कालाच्या सामान्य माणसाला लाग पडते. माझा हा माफक दावो त्याच्या तकंशास्त्राशी सुसंगत आहे अशी मी आशा करतो. मी असे म्हणत नाही की, अशा माणसाच्या सौदर्यतील अनुभवाची नोंद आहे, तीमुळे एकादा कणी त्याने सौदर्याच्या प्रश्नावद्दल कर्मठ होणे समर्थनीय ठरेल. पण मला जे मान्य करणे भाग पडले आहे, ते हे की, सामान्य व्यक्तीतील दीर्घ मेहनतीचा अनुभव आणि स्वाध्याय, जर उदार विशाल, प्रामाणिक असेल तर, जी भूमिका प्रारंभापासुनच अत्यंत दैवी देणगी लाभलेला प्रतिभावत उत्सर्कूंपणे स्वीकारतो त्याच एका भूमिकेवर तो स्वाध्याय त्या व्यक्तीला नेतो.

तर मग, गेल्या अद्यंगतकात त्याने स्वतःकरिता त्याच पद्धतीने ते उचलले असतील, सौदर्यतील सामान्य माणसाच्या मनावर घडणारे संस्कार सोनेरी परीभूमितूनच सुहु होण्याची शक्यता आहे असे मी मुचवितो. Poets of our day (आपले आजचे कवी) ह्या पुस्तकात एक श्लोक आहे आणि जो बदल मला अभिप्रेत आहे त्याच स्वरूपाचा बदल त्या श्लोकातून व्यक्त झाला आहे. पहिल्या तीन ओढीत त्याचा आरंभ, तर चौथ्या चरणात असेहे आहे:

माकडे आणि हस्तिदंत, मुँडकी आणि गलाव, हाँगकाँगच्या जुन्या जहाजात ।

हलकेच आवाज न करता, कुणाला न दिसता सरकते आहे ।

स्वप्न समद्रावकून गाण्याच्या जपाटलेल्या किनान्याकडे ।

त्याची सोन्याची डोलकाठी आणि रेणमी गिडे दूर पूर्वकडे चमकताहेत ।

अरे, प्रेमाला आता तुझी मरज कार बोडी आहे आपल्या हूदयाच्या उत्सवासाठी ॥

मला वाटते, सौंदर्य, अत्युक्त कल्पना आणि काव्यात्म प्रतिभा ह्या सर्व मोष्टी एखाचाला त्याच्या बालवयात काही तरी फार दूरचे, अस्यां असे वाटले असावे आणि सर्वेसामान्य भावनेने त्या अद्वेला जोपासले असावे. ह्या मुद्याचे एक चटकन नजरेत भरणारे उदाहरण म्हणजे गेल्या शतकातील, अगदी जबलजबल सार्वत्रिकच असा, वडंस्वर्चय्या त्या थोर ओळीसंवंधी असलेला प्रशंसापूर्ण गैरसमज होय.

तो प्रकाश की जो कधी सागरावर नव्हता अथवा भूमीवर नव्हता।
तो पुनीत आणि तो कवीचे स्वप्न॥

या कवितेचे एकूण नैतिक मर्म माझ्या मुद्याशी खरेच अगदी मिळतेनुक्ते आहे.

१९ व्या शतकाच्या मध्यात आपल्याजबल अद्भूत परीकथांचे पूरातन अवगेष होते. उदा. हल्वे जर्मन पोवाडे, ही खरे तर आमच्या जिवंत पोवाडांची कीण नक्कल होती. गटेची आणि हायनेची (Heine) गाणी ह्या वर्गातून वेगळी काढायला हुवीत. आपल्या जबल सदेच्या पूर्वकडच्या विचित्र परीकथा होत्या. मला आठवते, हुंरोत आम्हांला 'केहामाचा शाप' उतरवून काढावयाला लावले होते. ह्याचा अर्थ असा होता की, त्या कवेशी आम्ही परिचित असणे अपेक्षित होते. वॉल्टर स्कॉटच्या The lay of the last Minister (भरती ओहोटीचे भूत) मधील अद्भूत भोवताल आणि शेळीमधील त्यातस्यात्यात अत्यद्भूत भाग, सर नोएल पेटन (Noel Paton) चे धार्मिक चमत्कार आणि परीप्रवेश, परेडाइझ लॉस्ट-सुद्धा जेव्हा रविवारच्या वाचण्याकरिता मुलांना देण्यात आले तेव्हा तेही असेच अद्भूत हाऊन परिष्कृत झालेले असे.

आणि जेव्हा तुम्हाला शेक्सपीअरपर्यंत नेण्यात आले, तेव्हा त्याच्याजबलही तुम्ही, त्या अग्रजगीत तुकड्यातून, ठगात गडद बुडालेल्या मनोन्यातून अथवा किलजोपावाच्या नावेतून पोचलात आणि जेव्हा त्या रॉयल अफादमीतील (दरबारी ज्ञानपीठातील) चिताकडे तुम्ही दृष्टी टाकता तेव्हा ही दूरच्या घडामोडी आणि विवाह, हल्द्या प्रवेशाच्या त्या अद्भूत अशा परीनगरीतून तुम्ही जात असता आणि कोणीतरी तुम्हांला ते काशावदल आहे हे समजून सांगावे अशी इच्छा होते.

अर्थात मोलाची गोष्ट अर्जुनपर्यंत तरी आपल्या चांगली ठीक आवाक्षणत होती. एलिजावेथच्या काढातील भावगीतापर्यंत पोचायला प्रवेशद्वार म्हणून गोलडन ट्रेजरी होती, कीट्स होता, एशंट मॅरिनर होता, वॉल्टर स्कॉटच्या कांदवन्या होत्या आणि प्राचीन काढातले थोर कलावंत होते. परंतु हे नंतरचे, काहीएक प्रकारचे मार्गदर्शन नसेल तर त-हेवाईक आणि अद्भूत-गूढ बाटेल. मला वाटते की आपली अशी धारणा झाली आहे की, सौदीये म्हणजे परस्य, अनोळखी आणि कविप्रतिभा म्हणजे अनोस्या, मुरेख अशा काशाची तरी अत्युक्त कल्पना करणे. आपल्या परिचयाच्या आणि अधिक खन्या, अधिक घेरेल वस्तू एखादा रस घ्यायचा. परंतु त्याला सौंदर्य म्हणता येईल हे कवाचित त्याला माहीत नसावे किंवा अशा वस्तूना प्रतिसंती गरज असेल हेही त्यांना कळत नसावे.

बहुधा एक मोठा साक्षात्कारच झाला असावा. अनेक अस्तीना या तीन प्रभावांवाली आल्याने : रस्किन त्याच्या टर्नरच्या विवरणामुळे आणि कलावंताच्या जीवनाचा आविष्कार म्हणजे सौंदर्य ह्या त्याच्या सिद्धांतामुळे, युरीपदसच्या विवरणाला मुख्यात आडानिग्ने केली आणि प्राध्यापक जी. मरेने तर जास्तीत जास्त मर्मग्राही आणि सक्षोल विवरण दिल्याने

ग्रीक नाटक आणि आधुनिक नाटक यांचे पुनर्मिलन घडले त्यांच्यात आणि (आधुनिक) नाटकात एक सुसंवादी पुनरर्चना प्रस्थापित झाली. चमत्कारिक खरेच, परंतु इंग्लिश विवातील प्रीरैफेलिट चलवलीने बॉल्टर स्कॉट आणि विल्यम मॉरिस ह्यांच्यासारख्या कलावंतांची निर्भरतील प्रेरणा संपुष्टात आणली आणि भावडा मानवतावाद आणि परिहासवाद या जीवनदर्शनांन दृष्टीच्या उगवत्या प्रेरणांची त्यांचा संबंध घडवून आणला, प्रीरैफेलिटमध्ये सर्व तन्हेचे निर्भरतील गुणधर्म होते ह्यात शंकाच नाही, परंतु बर्नेजोन्सकडूनच आपणांपैकी काहीजण तरी निश्चितच शिकले की, जुन्या विटांची भित वास्तविक कशी दिसते—आणि अर्धातच, मुळातले निर्भरतीलवाद आणि यथार्थवाद हे दोन्ही वाद प्रतीकवादात एक होतात, म्हणूनच आपल्याला भान आले, जेव्हा आपण खरोलखर शेक्सपीयरला मिडले आणि आपण पाहिले' की तीव एक नि एक भव्योदात काव्यात्म प्रतिभा आहे, जिने निर्माण केली टायटानिया, आणि खोलवर ढब चेळन वॉटम विणकर घडविला, हॅम्लेट एका वाजूला तर दुसऱ्या वाजूला फॉलस्टाफ असेलेला एक विशाल पट उभा केला.

दृश्यकलातून झालेला नंतरचा विकास डोळपांत भरणारा आहे. विल्यम मॉरिसने आपल्या कला आणि कारागिरी (Arts and crafts) या निर्बंधात संस्कारवादाविरुद्ध वादंग मुळ केले, ही लेदाची गोष्ट होती. परंतु ह्या शब्दाला इतकी अर्थाची वलये असतील की, एखाद्याने ह्यावरच फार भर देऊ नये. स्टीव्हलूनसनच्या Velasquez त अभिप्रेत असलेला अर्थ खेलता तर, तो म्हणजे एक साधात्कारच असे दिसेल. सामान्य माणसाच्या अस्यासाचा भागेचा थेता आपल्याला आढळते, मी म्हणेन की, दृश्यकलेतील अगदी अलीकडच्या चलवलीने किमानपक्षी ह्याही विकासटप्पाचा अंतर्भव केला की, ज्या टप्प्यांनी सामान्य माणसाला आपल्या अधिक विकास व अधिक मर्मग्राही प्रतिभेने विश्व पहायला समर्थ केले. ज्याने कणाने म्हणून त्याला दृष्टीची नवी देणारी दिली असेल, ती एक त्याची नवी कमाईच आहे असे त्याने मानावयाला हवे असे मला वाटते. नवकला आणि नाट्य आणि ग्रीक ह्यांच्यातील परस्पर संवादामुळे आणि मीलनामुळे, रंगभूमीवरच्या सहाय्यक घटकाच्या व नव्या नाट्यात्मक घाटाच्या अधिकाधिक (केवल) सुगमपणाकडे झुकण्याच्या ह्या समग्र चलवलीतून घडलेल्या पुनरर्चनेचा अलीकडे भव्य विशाल विकास झाला आहे. ग्रीक कला प्रामाणिकपणे सरळ भिंडणारी मानवी असल्याचे, आपल्याला भान येऊ शकले आहे. आपण पाहू शकलो आहौत. आपल्या दाराशीच आडळणाऱ्या साक्षात आणि तीव्र भावनेचा आविष्कार यात तिचा वाटा असल्याचे आपण पाहिले आहे. आपल्या गडी उतरलेला हा एक फार मोठा घडा आहे की, सर्व चांगली कला एक असते. चीन-जपानकडील कलांचे जे एक नवे दालन आपल्याकडे उघडले आहे त्यांचा अलीकडचा आविष्कारही या दिशेने फार तीव्र परिणामकारक ठरला आहे.

तर मग भी असे मांडतो, की सामान्य माणसाचा सौदीर्यतील अस्यास, १८६० पासून म्हणजे परीभूमीतून साध्या जीवनदर्शनाच्या आणि मानवतावादाच्या घरी परतप्पाचा समग्र प्रवास होय आणि अवात तो आपले परीविश्व सौभाळेल, आणि जेव्हा त्याच्या कल्पनाशक्तीला त्या परीभूमीलाही घरेलू करण्याचे शिक्षण मिळेल तेव्हा त्याच्या आस्वादात आणखीच रसपूर्णता येईल. आपल्याला Mid-summer Night's Dream करिता तयार केलेली श्री. रॅकहॅमची सजावट आठवावयाला हरकत नाही. ज्या कलावंतांना प्रतिभापूरित

१. प्रतीकवाद असे म्हणताना मला कोणताही तात्त्विक सिद्धांत अभिप्रेत नाही. परंतु संपूर्ण आसक्पतेतून प्रगटणारी ज्ञातिक एकात्मतेची जाणीव.

जीवनदर्शनाची देणगी होती त्यांना जे प्रथमपासूनच स्पष्ट माहीत होते; ते फक्त ह्यावर उल्लेखिलेल्या सर्वांतु तो शिकला आहे. मनाच्या दोन घडणीचा हा मिळाफ आहे; त्या घडणी इतक्या अगदी भिन्नपणे संपादित्या आहेत—एक मन दीर्घ उचितगशील शिस्तीने घडलेले आहे, तर दुसरे निसर्गदत्त मर्मग्राही दृष्टीने घडले आहे; हा मिळाफ मोठा मनोरंजकही आणि विश्वासाहंही दिसतो.

आत ती प्रस्तावना सौदर्याच्या कमीजास्त व्याप्तीच्या अर्थाच्या समस्येशी संबंधित आहे आणि पुढे विरूपता आणि सौदर्य ह्या अत्यंत अवघड समस्येशीही ती आपल्याला जाणून सोडतो.

जोपर्यंत सामान्य माणूस अस्तित्वात राहील, तोपर्यंत सौदर्याच्या कमीजास्त व्याप्तीचा अर्थ असणारच आणि सौदर्यचे विविध प्रकार असणे ह्यातच एकप्रकारे (सौदर्याच्या कमीजास्त व्याप्तीचा अर्थ कसा असतो) याचे समर्थन आहे.

१. कलात्मक दृष्टधा उत्कृष्ट असे आपण म्हणतो, त्याला एक सर्वसामान्य शब्द असावयाला हवा. प्रत्येक वस्तुत जर काही एक विवेकशीलता, नियमितता असेल, तर कलात्मक दृष्टधा उत्कृष्ट ह्यालाही मग एक काही साधारण धर्म, साधारण विवेकशीलता, नियमितता असायला हवी, आणि ह्या साधारण धर्माकृतिता आपल्याला एकत्र शब्द उपलब्ध होऊ शकेल; तो शब्द म्हणजे सुंदर आणि आपण आता पहाणारच जाहोत की (सुंदर ह्या शब्दाबहुलच्या) भाषिक रुढीतील थेणी, त्यातील बदलते विविध पैलू ह्या सर्वांमुळे सुंदर काय आणि सुंदर काय नाही ह्यामध्ये एकादी नेमकी रेणा ओढणे अखेर केवळ अपाक्षय होईल. कला दृष्टधा उत्कृष्ट याचा हा एवढा विशाल पसारा आहे आणि माझ म्हणणे, मग अस की, 'सुंदर' या शब्दाचा हा इतका व्यापक वापर हाच अखेर यथार्थ वापर होय.

२. परंतु पुन: जोपर्यंत सामान्य माणून जिवंत आहे तोपर्यंत सौदर्य दृष्टधा प्रथमदर्शनी सुखदायक किंवा सामान्य संवेदनाशीलतेला सुखकारक, ह्यालाही आपल्याला एक शब्द लागेल आणि ह्याकृतिता नेहमीचा भाषिक रुढीतील 'सुंदर' हा शब्द आपल्याला टाकता यावयाचा नाही. आपण जर असे म्हटले की, विराट हासुदा एक सुंदराचाच प्रकार आहे तर आपल्याला नेहमीच विरोध होईल आणि आपण जेव्हा कठोर, भयंकर, विरूप, विनोदी यांच्यापर्यंत येऊ ठेपतो, तेव्हा त्यांनाही जर आपण सुंदर म्हणू लागलो तर (सुंदर ह्या शब्दाबहुलच्या) भाषिक रुढीशी आपला निश्चितच सधर्यं होईल आणि मला वाटते की कोणतीही एक सुंदर गोष्ट आणि विराट ह्यातील फरक हा उपजातीमधील अवज्ञेदक फरक आहे.

म्हणून तर, आपल्याला असे म्हणता येईल की, एका विशालतर अर्थाने सौदर्य—जो पुन: अधिक अचक अर्थ आहे—आणि जो अर्थ अभ्यासामुळे येतो आणि निसर्गदत्त मर्मग्राही सौदर्यदृष्टी लाभल्यांनी जो अर्थ निवडलेला आहे—या विशालतर अर्थाने सुंदर म्हणजेच कलात्मक दृष्टधा उत्कृष्ट. परंतु योग्य भाषिक रुढीनुसार विशालतर अर्थाने सौदर्य म्हणजेच सौदर्य दृष्टधा उत्कृष्ट या अर्थक्षेत दोन अर्थवर्ग सामावलेले आहेत, असे म्हटले पाहिजे. एक सुगम (केवळ) सौदर्य आणि दुसरा दुर्गम (व्यामिश्र) सौदर्य, ह्यातच अनुकमे विराटता (उदात्तता) आर्दीचा समावेश होतो.

१. उदाहरण देणे हे धोक्याचे होईल एकादे वेळेस, एकायाची अद्दा याने दुलावेल. परंतु सुगम सौदर्याचा स्वभाव मला वाटते चटविशी ओढऱ्याता येतो. अणाशी ते एकरूप असते की,

जे जवळ जवळ कोणालाही प्रथमदर्शनी सुखद वाटते, मात्र ही सुखदता सौंदर्य दृष्टचा अप्रस्तुत म्हणता येईल अशा कारणावर आधारलेली नसाबी. एक केवळ सूर ; एक केवळ अवकाशलय, एकाच्या कायरण्येसमधील फरवीसारखी ; गुलाब, तरुण चेहरा ; ऐन उमेदीतला माणसाचा देह ; ह्या सर्वांतून सामान्य देह आणि मनाला एक प्रकारचे केवळ, सरल प्रामाणिक सुख मिळते. ही यादी लांबविष्यात काही हशील नाही.

आता इथे एका मनोरंजक आणि महत्वाच्या निरीभाणाशी आपली गाठ पडते. आपण जे भेद केले आहेत त्याच्याविरुद्ध म्हणूनही हा मुद्दा मांडता येईल. सर्वांत मोठचा यशस्वी कलाकृती, निरगतील सर्वांत संदर आणि भव्य बस्तू, सर्वांनाच, सामान्यांताही आणि इतरांनाही, आकर्षन येतात आणि म्हणून संदर गोटीतील लोकांना आकर्षून घेण्याच्या मा शक्तीची सार्वंविकता हे वैशिष्ट्य त्याच्यातील क्षुलक आणि आगंतुक स्वभावाचा निर्देश करते असे आपल्याला नमूद करता यावयाचे नाही. म्हणजे असे की, असे दिसते, जणूकाही, काही सुगम संदर बस्तूना अजून अत्युच्च सौंदर्याचा दर्जा प्राप्त व्हावयाचा आहे.

ह्याला उत्तर म्हणून माझ्या विचारांचा कल असा शुक्रतो की, सुगमतर सौंदर्याचे प्रकार आणि यांना आपण केवळ विजयी कला किंवा जयघोष-निनादी सौंदर्यं म्हणू-या सौंदर्यात भेद करावयाला हवा; व्हीनस डी मेडिसी (The Venus dei Medici) आणि व्हीनस ऑफ मिलो ह्याच्यात भेद करावयाला हवा; Marmion चा आरंभ आणि Agamemnon मधील पहिले समूहीत ह्यात भेद करावयाला हवा. सर्व थोर कलाकृतीमध्ये असे काही सुगम पैल असतात. बहुधा, यांचे सार्वंविक आकर्षण असते, असे मला वाटते; हे आकर्षण काही अंशी चांगल्या कारणाकरिता असते, तर काही अंशी कमी चांगल्या कारणाकरिता असते. खाली आपण एक खांगले कारण पाहू.

यामुळे मला असे वाटत नाही की जयघोष निनादी सौंदर्याचे अस्तित्व, सुगम सौंदर्याचा वर्ग असतो या बस्तुस्थितीला खोडून काढत नाही.

म्हणून, मला वाटते की, अधिक सुगम सुंदरु आणि अधिक दुर्गम सुंदर असा करक करण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. मी आधी दुसऱ्याकडे वलतो म्हणजे मग माझ्या मनात काय आहे ते विरोधाने अधिक नेमकेपणे मला स्पष्ट करता येईल.

२. दुर्गमता, जी काही माणसांना सरल अनाकर्षक वाटते, ही अशा सौंदर्यात असते की, याचे आकर्षण अत्यंत दुर्मिळ असते. हे दुर्गम सौंदर्य अनेक प्रकारांतून व्यक्त होईल. तीन प्रकार मी मुख्यीन. मी असे म्हणत नाही की हे वर्णकरण सर्वसामावेशक आहे.

(अ) जटिलता, (ब) तणाव, (क) विशालता.

(अ) जटिलतेची गोट मोठी उद्बोधक आहे. कारण याचे ते एक प्रात्यक्षिक आहे असे बहुधा तुम्ही दाखवून देऊ शकाल की, अधिकतर जटिल सुंदर बस्तूत, सुगम वस्तूत असते ते तर सर्व असतेच, त्यागिवाय आणली खप काही असते. सांकेतिक घाटातूनसुद्धा तुम्ही हे दाखवू शकाल. Orchomenus मधील लैचिन्यातल्या छतावरच्या नक्कीकामात सर्वसाधारणपणे नेहमीच सांपडणारे नागमोड पंजाच्या घाटातसुद्धा गुंतवले आहेत. आणि मला वाटते हीच गोष्ट संगीतात परिपूर्णतेने दाखवता येईल. सर्गीतात जिथे रचना कमालीच्या गुंतागुंतीची असते की काही एका मध्यदिनंतर तिथवर पोचणेच अशक्य होते आणि त्यामुळे रचनेचा

आस्वाद घेणे दुरापास्त होते. तुम्ही सोडवू न शकलेल्या अडचणीबद्दल तुमच्या मनात निश्चितच एक घृणा निर्माण होणे, मग अगदी शक्य आहे. सौंदर्याच्या अभ्यासात हे अगदी सहज लक्षण येण्यासारखे आहे, की अतिशय गुंतागुंतीच्या वस्तूचा आस्वाद व्यावयाला शिकवताना, ते रसग्रहण अलग तुकड्यातून मुळ होते. हे अलग तुकडे आपल्याला त्या विणीतील सर्वतूर पसरून व्यापणाऱ्या सुंदर गुणांची ओळख करून देतात की ज्याच्या अनुभूतीकरिता आपण धडपडत असतो. एखाद्या जुन्या इटेलिअन चिवातील मनोश्चिय चेहरा—त्यातील अवकाशाचे संगीत पकडण्याला आपण तयार होण्यापूर्वीचा; 'सॉर्डेलो' मधील महांभीर डिपदी—इंगिलिश भाषेतील अत्यंत अभिजात द्विपद्या या कवितेत साधल्या आहेत किंवा एखाद्या महान् सिफनीमधील एक केवळ भधुर स्वरमाला अशा पदतीने जेव्हा उदाहरणाने प्रत्यक्ष दाखवले जाते की प्रत्येक लहानसहान तपशिलातील वीण अदी अनन्य अनुपम सुंदर आहे, आणि असेच नेहमी असल्या कलाकृतीच्या बाबतीत थडते, ज्या कलाकृती आपल्या आस्वादाच्या अत्युच्च दुर्मिळ पातळीची कसोटी ठरतात. डांबेचे इनकर्णी आपल्याला आठवेल. तेव्हा मग एखाद्याला समग्रांची पकड घेता येत नाही, हे त्याचे अपयश म्हणजे त्याच्या अवधानातल्या कुवटीचाच फक्त एक दोष होय, ह्यावर आपला जास्त लवकर विश्वास बसतो. आणि एखाद्याच्या विकासातील विकास हा विश्वास दड करतो. दुगंभ सौंदर्यं तुम्हाला एका धाणीच इतके खूप काही नुसते देत असते, जर तुम्ही ते सर्वच्या सर्वं घेऊ शकलात तरच त्याचा परिपूर्णेने आस्वाद घेण्याची तुमची तयारी राहील.

(ब) हेच भावस्थितीच्या तीव्र तणावावद्दल खरे आहे. एका अतिशय सूचक शब्दसंहितेत अॅरिस्टोटेल 'प्रेक्षकांच्या शब्दलेचा' निर्देश करतो, जी शोकांतिकेच्या सारातस्वापासून आक्रमते, कच खाते. दुसऱ्या शब्दात, इतक्या प्रखर तणावातील भावप्रत्यय तोलन धरण्याचे आणि त्याचा आस्वाद घेण्याचे सामर्थ्य हे काहीसे दुर्मिळच असते. जटिलतेमध्ये जी तस्व आहे तेच इथेही आहे. परंतु इथली गोष्ट योडी वेगळी आहे. अदी भावस्थिती संरचनेत समूतं केली जाईल; उदा. दिसायला साध्या दिसणाऱ्या शब्दातून परंतु त्याचे जाण-भान यावयालाही तणाच गाढ्या प्रयत्नशीलतेची आणि गाढ्या एकाप्रतेची अपेक्षा असते.

हा विशिष्ट गोष्टीच्या मर्यादित क्षेत्रात एक अपवाद, एक चांगले उदाहरण देऊन जाईल; ज्याला मी जयोद्घोषी सौंदर्यं म्हटले. हे सौंदर्यं अत्यंत अनन्य विलक्षण गुणधर्माने युक्त असते तरी ते सर्वांनाच आकर्षून घेऊ शकते. जेव्हा एखाद्या परिच्छेदातील आत्यंतिक ताण-तणावाची भावस्थिती सरळ आणि साकाशातपणे आविष्कृत होते तेव्हा त्यात देवाचे आणि मुणाचे मिथ्यण असते आणि हे मिथ्यण मानवतेच्या एखाद्या महान विलक्षण नाडीचा ठेका पकडते आणि अशा रीतीने जनतेची मने जिकन घेते. प्लिटोपासून बालज्ञकपर्वतच्या सर्वं बोर कलावंतानी ह्या शक्यतेवर भर दिला आहे. निदान बालज्ञकं तरी असा नव्हताच नव्हता, कशालाही कलेत शिरायची सवलत देईल आणि कलेच्या तिच्या निवळ राज्यापासून खाली खेचून तिची प्रतिष्ठा कमी करेल. असा मनुष्य मला अजन भेटला नाही, स्त्री किंवा पुरुष, ज्याला Knidos च्या डिमिटरने आकर्षून घेतले नाही. आणि ह्याला काही दर्ढांनी सौंदर्यं म्हणून हीन लाढीने लेखता यायचे नाही आपल्याला.

परंतु साधारणत: एखादा असे म्हणेल की, सर्वसामान्य मनाला आणि काही वेळा आपण सर्वांचीच मने सर्वसामान्य मन होते—फार मोठापा प्रयत्नशीलतेचा अपवाद एकाप्रतेचा तीव्र संताप येतो, आणि त्याच कारणाकरिता सौंदर्यचि जे मुगम आणि कमेंठ रूपवंध आहेत

त्याचाही राग येतो कारण त्यांच्यामध्येच बहुधा ही एकाग्रता अत्यंत रेखीवपणे समूर्त होऊन येते. पेटर म्हणतो त्याप्रमाणे थोर आविष्कारशीलतेचे आश्वासन देणारे रूपबंध ते अश्वासन प्रबंध एकाग्रतेने त्यांना प्रतिसाद देणाऱ्या लोकांच्या बाबतीतच फक्त ते पाळतात. असा प्रतिसाद ही त्याची अट असते, या प्रकारच्या प्रयत्नशीलतेची गरज असते ती काही नुस्ती औदिक मेहनत नव्हे, त्याहून अधिक काही तरी ती प्रतिभापूरित प्रयत्नशीलता असते. म्हणजे असे की, आपण मागे पाहिल्याप्रमाणे ह्या प्रदत्तात नेहमीच्या स्वीकृत सांकेतिक ज्ञानासारख्या निश्चित संदीक्षिक व्याहार शरीर आणि मन अवलंबून न रहाता, ते प्रतिभापूरित प्रयत्नशीलतेवर विसंबते. या कल्याणशील प्रयत्नातून शरीर आणि मन स्वतःकरिता रूपबंध घडवते आणि ज्याच्या अनुभवात ते जिवत हेते जेव्हा किंग जॉन हृष्टवर्टला एकच शब्द सांगतो, 'मृत्यु' तेव्हा तो शब्द एका अर्थाने सहज जाणवतो; परंतु त्या अडवलेल्या उद्गाराच्या पाईमाणे समय माणसाच्या ह्या अवस्थेत शिरावयाला आपल्या मानसिक वृत्तीचे पूर्ण रूपांतर घ्यावे. लागेल, आणि असे हे रूपांतर सोपेही नसेल किंवा मुखावही नसेल. एखाद वेळेस ते अव्यक्तमुद्धा असेल. म्हणूनच की काय ऑरिस्टांटलची शब्दसंहिता 'प्रेक्षकांची शबलता' ते दौर्बल्य कवच खाते. मर्व थोर कलाना किंवा कोणच्याही जातीच्या थोर गोष्टीना ह्याच कारणासाठी किंवा तसेच्या दुसऱ्या एकाच्या कारणासाठी हे अगदी येट लाग पडते. आपण त्या महात्मतेपर्यंत पोचू शकलो नाही, तर त्या महात्मतेचा संताप येतो. मी माझा मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे की, हे सर्व दुर्गम सौदियं, जे भिक्या आणि आठशी मताच्या दृष्टीने मुखावह, त्या मुखाच्या अतीत जाते; त्या सर्व दुर्गम सौदियति दुसरे काही नसते तर फक्त त्याच सौदियचे आधिक्य असते जे प्रथमदर्शनी आपल्याला मुखकारक वाटते. परंतु आता ते तीव्र झालेले असल्याने रूपांतरित झालेले असते. परंतु सुंदर आहे म्हणून ऑढवलेल्या प्रतिक्षेप राखास तेव्हे पुरेसे आहे. मात्र स्वार्जित शिक्षण असेल किंवा दैवदत्त मंभेद्याही दृष्टी असेल तर मात्र त्या सौदियाची ओळख पटते.

(क) अजून एका दुर्गमतर सौदियाचावत मी एक परिमाण सुचवले होते, विशालतेच्या नावाखाली.

ही एक लक्षणीय आणि काहीदी चकित करणारी वल्तुम्यिती आहे की, असे काही सौदियचे जातिवंत पुजारी असतात, चांगले व्युत्पन्न असतात ते, परंतु त्यांना ऑरिस्टांफेनीस किंवा रेवेले योंचा खाच्या अर्थाने आस्वाद घेता येत नाही किंवा फॉलस्टाफच्या प्रवेशाचाही रसिकतेने ते आस्वाद घेऊ शकत नाहीत. मी ह्यालाही 'प्रेक्षकांची शबलता' असे म्हणण्याचे धाडम करतो. प्रबंध विनोदात किंवा मुखातिमिकेत आपल्या भोवतालच्या विश्वाचा एक प्रकारे चक्काचर झालेला असतो आणि अशी सांकेतिक विश्वाची पूर्ण मोडोडां ही तुम्हांला महून करावी लागते. माझ्या मंभीरपणाने स्वीकारलेल्या वस्तू उलटधापालट्या दाखविल्या जातात, त्या मंभीर वस्तव सीमित, रुड अर्थाने जे सुंदर असते तेही उलटेपालटे होते. मुखातिमिकेचे तत्त्व सर्व चांगल्या वस्तूच्या मोबदल्यात स्वतःची करमणूक मिळवते. सर्व चांगल्या वस्तू ते खाची घालते स्वतःच्या करमणुकीकरिता. पक्यांच्या हृवेच्या आज्ञनसार, जिच्यावर देवांचे जीवन त्या यातील वाफेची रसद तोडत, मर्व देवांना उपाची ठेवले जाते आणि त्यांना तहजोडीच्या अटी स्वीकारण्यास भाग पोहळे जाते. टायटानिआ बाटमसारख्या विणकराच्या प्रेमाते पडते. इमलंडच्या मुख्य न्यायाधीशालाच फॉलस्टाफ मूर्ख बनवतो.

ह्या सर्वांना गरज असते ती एका विशिष्ट शक्तीची, की जी त्याचा अवधा विशाल विस्तार सहानुभूतीने कंवेच घेण्यास समर्थ असते. त्यात सर्वोत तुम्होला एक प्रकारच्या मुक्तीचे भान यावयाला हवे, हे काहीसे एकाचा डोंगरात उपभोगलेल्या सुटीसारखे असते;

किंवा समुद्रावरच्या सफरीसारखे असते. प्रत्येकाचेच एक रुढ माप मूळ्य असते, ते इथे रुपांतरित होते आणि तुमचा तुम्हांलाही एखादे वेळेस साक्षात्कार होऊन जातो; कदाचित की तुम्ही मृणजे एखाच्या कुद्र किंडधासारखे आहात किंवा नैतिक दृष्टधा भंपक आहात.

आणि हे येथे लक्षात ठेवायला हवे की, केंद्रविद्युवरची आपली पकड जराही दिली न करता ह्या सर्व विशालतेला आपल्या मिठीत घेणारी शक्ती तुम्हांला हवी असते. ज्या वस्तु आपण मुखातिमकेत उलटधापालठ्या झालेल्या पहातो, त्या वस्तुंबाबतचा आपला नेहमीचा दृष्टिकोण मुटला तर मुखातिमका ठार मेलीच मृणून समजा. ह्या विरोधामुळेच विनोद निर्माण होतो. जर धर्म ही तुम्हांला गंभीर गोष्ट नसेल तर मग त्याची यट्टा करण्यात तुम्हांला काहीच स्वारस्य रहाणार नाही.

ह्या प्रांतात, तो जो विनोदाचा आविष्कार आहे मला वाटते, अनिवायंपणे अति व्यामिश होतो, त्यातून मूर्त होणाऱ्या भावस्थितीच्या प्रमाणात आणि भावस्थितीसारखाच. हा एक प्रकारे प्रति-आविष्कार असतो—समप्र अविकृत असे रोजचे जीवन तर असतेच, अधिक एक पलीकडचा दृष्टिकोण, विडवनात्मक, विकृत प्रभावाने भावित ओळावलेला, भारावलेला असा दृष्टिकोण.

अशा प्रकारे, सौंदर्याच्या सर्वसामान्य अविकृत अनुभवाची तुलना करता तुम्हांला अधिक काही तरी इथेसुद्धा मिळतो. तुमच्यासमोर प्रकारांचा विशाल आवाका पसरलेला असतो. ते सर्व प्रकार सांकेतिक, साचेवढ दृष्टीच्या संदर्भात वेगळे दृष्टिकोण घेतल्याने अलग ओळखलता येतात, त्याच्या-त्याच्यात फरक करता येतो आणि सांकेतिक दृष्टिकोण आणि ते दृष्टिकोण यांतही फरक करता येतो. हा दृष्टिकोण मागणी करतो ती व्यामिश आविष्काराची आणि व्यामिश मनोवस्थांची—अशा दोहोंचीही; हे आविष्कार आणि ह्या मनोवस्था गंभीर जीवनाच्या सामान्य मनोवस्थेच्या आणि गंभीर सौंदर्यानभवाच्या रेखेपासून खूपच दूर मेलेले असतात. मुखातिमका नेहमीच पुण्यक लोकांना धक्का देते.

दुर्गंम सौंदर्याविषयी इतके पुरे. आता सौंदर्याच्या ह्या दोन स्तरांवर असा प्रकारे भर देण्याचा उद्देश दुर्हेरी होता.

एक, सौंदर्य दृष्ट्या उल्कूष्ट जे जे आहे तियवर सौंदर्य ही संज्ञा का ताणावयाची याचे समर्थन, ती फक्त सोयीची आहे मृणूनच नव्हे, तर ती यथार्थ आहे मृणूनही करावयाचे. प्रतिभावंतांची मर्मग्राही दृष्टी ह्या सर्वांनाच एकच मानते आणि या सौंदर्याच्या एकात्म स्वभावाची (सामान्याला) ओळख पटण्यासाठी (त्याच्या) प्रामाणिक स्वाध्यायाच्या एकूण सातत्यातील प्रश्न आहे तो केवळ कमीअधिक प्रमाणातील एकाग्रपणा आणि कल्पनाशील प्रयत्न यांचा. सुगम सौंदर्य आणि दुर्गंम सौंदर्य ह्यांत एखादी स्थिर रेषा आवता येणार नाही. आणि मला वाटते की, आपणा सर्वांच्या आता हे लक्षात आले असावे, एळाना, संवेदनाशील सौंदर्यस्वादाच्या देणगीला स्वरूपाच्या प्रामाणिकपणाची जेवडे कर्तव्य असते तेवडे काही वीद्धिक कुवतीशी कर्तव्य नसते. योर सौंदर्यवस्तुचा (कलाकृतीचा) आस्वाद हा खूपसा संस्कार क्षमतेवर, स्वयंकेंद्रिततेच्या आभावावर आणि टीकेविषयी उत्सुक असण्यावर अवलंबून असतो.

आणि दुसरा उद्देश—खरी विरूपता असे म्हणताना आम्हांला काय अभिप्रेत असते ह्या मूलगामी समस्येपर्यंत पोचण्याकरिता आपली त्याची करणे. कारण, सौंदर्यचे प्रांत आणि

त्यांतील श्रेणी याबद्दलचे वर जे विवेचन ते काही एक विशिष्ट मर्यादिपर्यंत सौंदर्यं व विरूपता यांच्यातील सध्या मानला जात असलेला संघर्ष खाऊन टाकते.

जटिलता, तणाव आणि विशालता (हा सर्व गोष्टी) तथाकायित विरूपतेच्या केवळधा तरी मोठ्या भागाबद्दल स्थानीकरण देतात—म्हणजे असे की, बहुतेकांना ते (सौंदर्य) घक्का देते किंवा त्यांना संतापजन्यपणे ते निरस वाटते किंवा त्यांना ते अधिक ताण देते किंवा ते अवास्तव वाटते. हे सर्व विरूपतेचे भाग दिसतात याचे कारण प्रेक्षकांची शबलता, मग त्या प्रेक्षकासमोरांची सुंदर वस्तु ही सृष्टी असो अव्याकृत कला असो. किंती सावकाश (केवडा तरी कालावधी लागला) उदाहरणादाखाल बोलावयाचे तर, म्हातारपणाचे सौंदर्यं म्हणजे मला मुरुकुतलेले वास्तव म्हातारपण अभिप्रेत आहे, ते खानदानी देखणे वृद्धपण नव्हे. शिल्पात मान्यता पावले हे बधपण्यासारांते आहे. मला नाही वाटत की, अंलेक्झांड्रिन काळाच्या आधी ते मान्यवर होते शिल्पात.

पुढे जाग्यापूर्वी पुन: एकदा एका मूळभूत मुद्रधारी मागे येऊन तो अगदी स्पष्ट करणे वरे. पहिल्या व्याख्यानात आपण मुख्यात केली ती अशा आणि अशा प्रकारची सुखकारक भावस्थिती सौंदर्यवस्थीत अनुस्यत असते या बंजनाने. परंतु आता आपण पाहिल्य की, सौंदर्यस्वादादी एकरूप असणारी ही मुखकारक भावस्थिती सौंदर्यची काही सर्वप्रथम अट नव्हे. सौंदर्यस्वादात मुखकारकता ही आस्वादापूर्वी येणारी पायरी नसते. ते असते प्रथम दुसऱ्या काही कारणांमुळे मिळालेले मुख आणि नंतर ते आविष्कृत ज्ञात्याने सुंदर होते असेही नव्हे. परंतु ते मुख आस्वादातून उत्पन्न होणारे आणि आस्वादामुळेच उत्पन्न होणारे असते. आणि मनाच्या मुक्तीमुळे किंवा विस्तारामुळे ते येते. हे मुक्त भन आस्वाद व्यापारात रस घेते, हा आस्वाद व्यापार त्याच्या भावस्थितीला पुरेसे मृत रूपबंध देतो किंवा त्या व्यापारात त्याला तो मिळतो. आणि अशा प्रकारे ती भावस्थिती जी काही असते ते तिचेपण तिला मिळवून दिले जाते त्या मूर्तूरूपातून. आणि म्हणूनच ती मुखकारकता ही सौंदर्यची पूर्व अट मानावयाचे काही कारण नाही. उलट आस्वाद मुखपूर्वतेची हे सौंदर्य ही अट आहे. सौंदर्य हे प्राधान्याने मूलत: आस्वादाले जाते. मुखास्वादाच्या काही विशिष्ट प्रकारांतच ते सजीव होते. इतर कुठल्या मुखास्वादाच्या प्रकारातून तुम्हाला ते तिथवर उंचावणे, सजीव करणे शक्य होणार नाही.

आता खाल्या विरूपतेविषयी: जर काही ह्याला अर्थ असेल तर अगदी अंजिक्य विरूपता ती असावयाला हवी की, कुठल्याही शहाय्या, समंजस प्रतिभेला सुंदर म्हणून तिच्याकडे पहाता यावयाचे नाही. दुर्गम सौंदर्योपासन ती अगदी भिन्न असावयाला हवी.

खाल्या विरूपतेच्या प्रश्नावाबत एक सर्वसाधारण विरोधाभास आहे. बीद्रिक क्षेत्रातील चुका, नैतिक दुष्टता ह्यांच्या समान प्रश्नांनाही तो विरोधाभास लागू पडतो. त्यातील तात्त्विक आस्थेमुळे मी आधी तो सामान्य भाषेत सांगतो.

सौंदर्यं भावस्थिती रूपवील होण्यात आहे. ज्या वस्तूचा सौंदर्याची संघर्ष होतो, जी वस्तू सौंदर्याच्या परिणामाच्या नेमका विरुद्ध परिणाम निर्माण करते,—जिला आपण विरूपता म्हणतो—ती वस्तू स्वतः एकत्र रूपवील (आविष्कारवील) असेल किंवा रूपशील नसेल.

जर ती रूपवील नसेल म्हणजे असा ज्याला आविष्कारवील रूपबंध नसेल की ज्यातून काही तरी समूर्त होते, तर मग सौंदर्यं दृष्टपण ती गोष्ट शून्य होय, काहीच नाही. परंतु

ती जर रूपशील असेल, म्हणजे आविष्कारशील रूपबंध असेल आणि म्हणून त्यातून भावस्थिती मूर्तरूप घेत असेल तर ती स्वतःच सौंदर्याच्या सामान्य व्याख्येत मोडेल सौंदर्य म्हणजे—जे काही सौंदर्य दृष्ट्या उक्तपैट.

तुम्हाला उत्तर देण्याचा मोह पडेल—अहो, परंतु विळपता काही तरी अमुखकारक असेच आविष्कृत करते. परंतु ह्याचा काहीच कसा उपयोग झायचा नाही हे आपण आधीच पाहिले आहे. एखादी वस्तू सौंदर्याच्या व्याख्येत वसली (अर्थात ती व्याख्या योग्य असे मानले तर) तर तिचे अमुखकारक असणे म्हणजे केवळ आपल्यातला दुवळेपणा आणि अन्यासाचा अभाव होय. आणि मग ते दुर्गम सौंदर्याच्या कक्षेत मोडेल.

तर मग आता आपण त्या विरोधाभासकडे परत जाऊ. जर (वस्तुला) त्याला आविष्कारशील रूपबंध नसेल तर सौंदर्य दृष्ट्या ते काहीच नसते, यन्य होय. आणि जर त्याला आविष्कारशील रूपबंध असेल तर त्याचा अंतर्भव मंदरतेत होईल. हा नुसता शब्दकडल नव्हे. ही एक मलभूत अडचण आहे—सौंदर्यतील, शिवातील आणि सत्यातील. परिपूर्ण होण्याबर विसंबून असलेल्या कोणत्याही वस्तूच्या बाबत तुम्ही विळद बाज मोडलील की ती अडचण उद्भवते. तुम्ही प्रेम-देवाचे दुङ्ग पहा. देव हा प्रेमाचा अमदी विळद भाव असावायाला हुया. वर, तर मग, कशाचा तुम्ही देव करता आणि का? कशाबर तुमच्या देवाचा रोल असतो? त्याला लक्ष्य नाही, काही असे होणार नाही. काही तरी निश्चिताबर त्याने बोट ठेवायला हवे आणि त्याला काही कारणे हवीत. आणि ही कारणे कशाचा तरी स्वभाव हवीत, की जो स्वभाव तुम्हाला अत्याचाराला प्रवृत्त करतो—तुमच्याबर अत्याचार करतो—काहीएक प्रकारे तुमचा हेतु, तुमची आवड ह्याना धक्का पोचवतो; म्हणजे या सर्वं गोष्टी जेव्हा तुम्ही संकल्पनेव भराल, लक्षात ध्याल आणि तुमच्या देवाचे लक्ष्य काय आहे हे पूर्णपणे वघाल, तेव्हा तुमचा देव मग एक प्रकारच्या प्रेमात रूपांतरित होणार आहे. ती एक विधायक भावोत्कटता आहे. जिला दुसरे काही तरी अडथळा करते. चुकांच्याचावतही बरोबर हाच विरोधाभास आहे.

अशा प्रकारे विळपता हा कशाचा तरी परिपूर्ण आविष्कार करते असे तुम्हाला म्हणताच येणार नाही. जर तो तसा असेल (परिपूर्ण आविष्कार), तर वस्तुस्थितीमुळे ते एक प्रकारच्या सौंदर्यातच मोडेल. आणि जर हेच भत तुम्ही राखलेत तर तुम्ही ‘प्रेक्षकाची शबलता’ हा सिद्धांताचा पूर्णतया आश्रय ध्याल. आणि मग तुम्ही अजिक्षय विळप असे काहीच नाही असा सारांश धाल. मी हा मताकडे अधिक झुकतो; परंतु आणाऱ्ही अधिक काही तरी विचारात ध्यायला हवे.

कारण, स्वतः वाह्य विळपतेवेच केवळ उदाहरण ध्या, जे आपल्यातील अवधानाच्या अथवा कल्पनेच्या दौर्बल्यामुळे आलेले हा खरे तर, विधायक सौंदर्यात्मक परिस्थिती दिसतो. आणि हा जर जवळपास मूलगामी आणि अजिक्षय ठरेल तर मात्र ह्यावडल आपल्याला स्पष्टीकरण धावे लागेल, ही जवळपास जाणारी मर्यादा आपल्याला हिशेवात ध्यावी लागेल, एखादे दिसणे जेव्हा विळप आहे असा आपण निर्णय देतो, जरी अखेर आपण चूक ठरणार असलो तरी, तसा निर्देश करताना आपल्याला काय अभिप्रेत असते?

एखादा म्हणेल, एखादे दृश्यरूप विळप आहे, या रूपाला प्रत्येकाला असतोच तसा आकार असतो, एका अथवाने, आत्माविष्कार असतो, परंतु तो आकार असा की, त्यातून जण कृप-हिततेचा भाव प्रत्ययाला येतो. जर्मन ‘रूपाभाव’ हे मोठे सूचक आहे. या मुद्दाचावत प्रधमत:

आकाराचा अभाव सुचवणारे नंतर त्यातून विरूपतेचा अभिप्राय सुचवून जाईल; जेव्हा आपण म्हणतो, उदा.—‘ती विरूप हैंट आहे, ती पूर्णपणे आकारहीन आहे’ तेव्हा इथे आपल्याला घरवाच वाक्प्रचार वापरता येईल. परंतु याचा अर्थ एवढाच होईल की, सकृतदर्शीनी आपल्याला अपेक्षित असा घाट त्या बस्तुला नाही. आणि जरी अनाविष्काराचाच तो आविष्कार आहे असे म्हटले, तर एका अर्थाते विनोदाचे आणि उदाततेचे अत्यंत सर्वोच्च असे संपादलेले ग्रन्थ तुम्हाला त्यात सापडायचे. उदाततेकरता जाँबमधील तो प्रसिद्ध उतारा घ्या किंवा मिळतनने केलेले मृत्युचे वर्णन घ्या. ते तुमच्या कल्पनेसमीर काही तरी करतात, ते इतके भयंकर असते की आकारात प्रत्यक्ष प्रत्यक्षकारी होणेच त्याच्या कलात्मक रूपाला अशक्य होते. हे आविष्कार वर्णन त्याचे कलात्मक मूर्त्यूप आहे याची जाणीव होत नाही. किंवा विनोदाच्या प्रांतात, कुठल्याही एका मुहूर्धाशिवाय गोष्ट सामग्रे हे एक वेळ अतिशय सोपे असते. परंतु उदाला मुद्दाच नाही अशा मुहूर्धावर गोष्ट सामग्रे हे फार हुपारीचे असते, अवघडही असते. केवळ कुठल्याही एका निश्चित आकारात न जाणे याचा आविष्कार म्हणजे विरूपता असे होणे दाक्य नाही. तुरंगम सौंदर्यावाक्याच्या घृणेतमुदा एक बदसूरपणाचा अस्तिपक्षात्ता गुणधर्म असतो, पण कदाचित त्यावर आपल्याला मात करावी लागते.

आपल्याला पुनः प्रथम करायला हवा. दोन सुंदर आविष्कारांच्या संयोगांचा विचार एखाद्याच्या मनात येईल, ते आविष्कारचे परस्परविरोधी असल्यामुळे, तो एकूण संयोगच, ती समष्टीच विरूप होईल, म्हणजे एकसंघ भावस्थितीचा अवधा रूपवैध म्हणून समूर्त होण्याला तो असमर्थ ठरेल. अर्थात त्यातले भाग व्यक्तिश: स्वतंत्रपणे सुंदर असतील, ही मात्र एक प्रकारे आविष्काररहितता असेल—म्हणजे आविष्कारातील संघर्ष, बदसूरपणा आणि ही चूक चढत्या घेण्याने वाढत जाईल. व्यक्तिश: प्रत्येक सुंदर असलेल्या अनेक सुंदर भागांचा एकत्र समुदाय असेल, पण तो एकसंघपणे समूर्त होण्याकरता एकत्र यायचं एकदम नाकारेल. मला वाटां की अशा गोष्टी जहर घडतात आणि एखादा असं म्हणू शक्णार नाही की ती केवळ सौंदर्याची अनुपस्थिती असते. त्याचा परिणाम स्वच्छ धरकादायक असतो ह्यात शकाच नाही. परंतु त्या काय असतील हे आपण पहातो. ते असते ते काही नवे नव्हे, परके नव्हू आणि सौंदर्याच्या क्षेत्रातीली इतर कृतनतरी आगलेले असे नव्हे. चुकीच्या जागी असलेल्या शिवाचे अनुमान. असते, त्याला समांतर असे हे वरचे उदाहरण आहे. मनुष्याच्या आकृतीतील अवव्यवहाच्या चुकीच्या उपर्योगातून एखादी नवी कल्पना तुम्ही सहज करू शकाल. त्या अवव्यवहाच्या जागी एखाद्या सालच्या पालळीवरच्या प्राण्याचा जवयव ठेवून एक नवाच प्राणी तुम्ही कल्पनेत घडवू शकता—जसे मध्यवयीन सैतान, राखस किंवा फान्सकलिपत देवता. मूळचे कान काढून एखाद्या सुंदर मानवी वेह्यात सुंदर डॅशूट कुच्याचे मखमली कान ठेवले तर— मला वाटाते किंती भयंकर हिंडीस दिसेल ती बस्तू. तस्तक: हे खरेखरे विरूपतेचे उदाहरण होईल, असे मला वाटते. परंतु सौंदर्याला त्याचा विरोध किंती मर्यादित स्वरूपाचा आहे हे आपण पहातो. नंतर तुम्हाला एक प्रश्न पडतो, कल्पिताच्या समग्र संदर्भात हा बदसूर स्वतःच आविष्कारशील न होता आणि अशा प्रकारे सौंदर्याच्या संदर्भात स्वतःला दुख्यम करतो—जसे काही भुरळ पाडणाऱ्या परिक्षेत घडते. असे जर असेल, तर मग अवघ्या सौंदर्याच्या तो एक वास्तविक भाग बनतो की नाही ते पहा. ह्याला विरूप म्हणावयाचे म्हणजे प्रकाशाला उठाव मिळण्यासाठी काळोल, तरी सौंदर्याला उठाव मिळण्यासाठी ही विरूपता आहे असा तडीला जावयाला कचरणारा तो सिद्धांत होईल.

अजूनही आपल्याला आपली खरी विरुपता अथवा अंजिकय विरुपता भेटली नाही. आपण तिच्या जवळपास गेलो आहोत. कारण आपल्याला तिच्या जवळपास येणारी 'आविष्कार-रहिता' ही वस्तू सापडली आहे. परंतु ती अंजिकय विरुपता काही अजूनपर्यंत आपल्याला भेटलेली नाही.

कोचेला वाटते विरुपता म्हणजे विशुद्ध अनाविष्कारशीलता. पण अगदी काटेकोरपणे हे शक्यता नाही हे आपण पाहिल्य.

जर आत्मब्याधात करावयाचा नसेल तर जे अनाविष्कारशील आहे ते अस्तित्व शून्य होय हे मान्य करावयाला हवे. कारण कोणेही दृश्यरूप आविष्कारविरहित कसे असेल? त्यात काही दोष दिसलाच तर ती उणीच आपल्या सहानुभावी, मरम्प्राही दृष्टीची दुसऱ्या पद्धतीने मांडावयाचे तर जर विरुपता असुंदर आहे, ठीक, तर मग ती अंजिबात सुंदर नाही आणि मग तिच्याशी आपल्याला काहीच करंव्य नाही. अशा प्रकारे या अतिरिक्ती टोकापर्यंत आपण येऊन पोचू. सौंदर्य दृष्टिघा ज्याचे मूल्यमापन करता येते, जो केवळ आपल्या कल्पनेने दिलेला दगा नसती, असे खरेखरे जर विरुप असेल, तर मग ते असे दृश्यरूप असावयाला हवे की जे एकाच वेळी आविष्कारशीलही असते आणि अनाविष्कारशीलही असते, सौंदर्य दृष्टिघा मूल्यमापन झालेले आणि तरीही असुंदर. "सुंदरतेत ज्याचा शोध घेतला जातो त्याचाच शोध घ्यावयाला हवा (आणि असा शोध घेताना) त्याच्याविशुद्ध आढळते" (Solger) म्हणजे असे की भावस्थितीचे पुरेसे मूर्तरूप ते दृश्यरूप मूर्च्छवते आणि त्याच वेळी त्या मूर्तरूपाला कुंठीत करते. एखादी कल्पना विशिष्ट दिशेने उद्दीपित केली जाते, आणि त्याचवेळी, त्याच दिशेने तिला प्रतिबंध होतो. संगीतातील बदसूराची वेदना; असे सांगतात की डोक्यातच वेरीज करणाऱ्या प्रयत्नात असतानाच तो आकडा फार मोठा आहे हे समजताच जी वेदना होते त्यासारखीच ही वेदना असते. फडफडती ज्योत हे याचे आणखी एक सधे उदाहरण. ते फडफडणे डोळयाला आता नुक्ते कुठे मुख्यायला लागते न लागते तोच त्या क्रियेला अवरोध व्हायचा हे फार विलक्षण क्लेशकारक असते.

उदयाचलीचा आपला अनुभव आणि त्या भावस्थितीचे मूर्तरूप या आपल्या मागच्या वृत्तांताकडे आपण आता पुन्हा वळू. घाटात एकदम अवरोध करणारी आणि घाटाला मोडणारी कुठलीही क्रिया म्हणजे उघड उघड मुसंबादाचा अभाव जर कल्पनेला त्याचा अर्थ लावता आला नाही तर हा मुसंबादाचा अभाव. एकाच वेळी एका विशिष्ट दिशेने मन उंचावतो आणि त्याच वेळी त्याच दिशेने मनाला प्रतिबंध पण करतो. हा जो दुहेरी परिणाम त्याला आपण अनाविष्कारशीलतेच्या सामान्य वर्गात घालू. परंतु अर्थात ही काही निवळ अनाविष्कारशून्यता नव्हे. अनाविष्कारशून्यता म्हणजे कमीत कमी सौंदर्य दृष्टिघा तरी ते अस्तित्व शून्य (नास्तित्व) असायला हवे; असे आपण सर्वत म्हणून ठेवले आहे, तो एक आविष्काराचाच प्रकार आहे, ज्याच्या उद्देश्याचा माग घेता येईल, पुळकळ्या दुसऱ्या एकाचा यशस्वी आणि उत्कृष्ट आविष्काराची तो स्मृती असतो, परंतु प्रत्यक्ष अंमलात येत असताना मात्र स्वतःचा उद्देश्य गमावलेला असतो. अशा प्रकारे तुम्हाला दोहीही घटक मात्र मिळतात. जे आपण आवश्यक घरले आहेत, अविष्कारशीलतेची मूर्च्यना आणि तिच्याशी संघर्ष करत अखेरीला तिची प्रतिरोधरूप क्रिया. ती एक कथा असायला हवी जिला मूर्च नाही, मूर्च नसलेल्या कथेचे ते विंडबन असता नये; कारण मग त्यात दोषालाच सर्वोल्कृष्ट बनवले जाती; परंतु तरी ती कथा असते.

तस्वतः ह्यात आणि दोन सुंदर आविष्कारातील संघर्षाची बाब जिच्याविषयी आपण मागे बोललो आहोत ह्यामध्ये, काही कार व्यापक फरक नाही, कारण आपण आपले निरीक्षण काही सौदू शक्त नाही की प्रत्येक रूपबंध कशाचा तरी आविष्कार करत असतो. फरक हा की या बाबतीत सौदयचे सूचन आविष्काराने निष्कळ होते. या आविष्कारात अडथळे असतात, जे करायचे त्याची स्पष्ट टाठाटाळ असते. सूचनांतील गुढार्यांना नकार असतो. एक साधा विसंवाद, अगदीच अनुत्तेजित असा, आपण म्हणू की त्याचे प्रातिनिधिक उदाहरण होईल.

ज्याच्यावर मात करता येत नाही, अशा विरूपतेचा शोध घ्यावयाचा प्रमुख प्रांत तोच की जिथे जाणीवपूर्वक सुंदर आविष्काराचा प्रयत्न झालेला असतो (पण तो फसतो). ह्या सामान्य निष्कर्षायेत आपण अशा प्रकारे येऊन पोहचतो. एकाच शब्दात, अप्रामाणिक आणि कृत्रिम कलेचा प्रांत. येये तुम्हाला विरूपतेचे निखळ मूळच अगदी जरूर मिळेल. ती विरूपता निखळ आविष्काराचा आव आणते की ज्या आविष्कारातच स्वच्छ आणि स्पष्ट अपवश येणे शक्य असते. सूटीच्या दृश्य गोटीतमुद्या असा परिणाम असणे शक्य आहे. असे मला वाटते. आणि म्हणून सूटीतमुद्या अगदी खरीखरी विरूपता असणे शक्य आहे. परंतु या दोन प्रांतात तस्वाचाच फार मोठा फरक आहे. कारण सूटीवर आपण जाणीवपूर्वक सुंदर आविष्काराचा प्रयत्न हा आरोप लादू शक्त नाही आणि म्हणून विशिष्ट संदर्भात जेव्हा आपल्याला तसा प्रयत्न असफल होताना दिसतो असे वाटते तेव्हा ते नेहमी आपलेच निवडणे असते. तो विरूप परिणाम जो असतो, तो त्या वस्तूचा स्वभाव असतो असे म्हणण्यापेक्षा, काही अंशाने आपल्याच चुकीच्या निवडीतून त्यावर लादलेला असतो हे म्हणणे उचित होईल. जरी अर्थात, एकादा असा युक्तीवाद करेल की सूटीला जाणीवपूर्वक निवड करता येत नाही म्हणून का केवळ तिने आपल्या विरूप दृश्य गोटीवडल लांछन स्वीकारावे किंवा आपल्या सुंदर दृश्यावडल श्रेय स्वीकारावे. ह्यावर दुसरा प्रत्युत्तर करील, “होय, परंतु तिच्या अनंत, अपरिमितसंपन्न संदर्भात आणि दृश्यस्वरूपात सुंदर रूपबंधाची निवड करण्याला खूप बाब आहे म्हणून तिला विरूप म्हणून हिणवण्याचा काहीच अधिकार आपल्याला नाही, कारण ती खरी तिची स्वतःची विरूपता नमून³ आपल्याच मर्यादितून उद्भवलेली असते.” यावर तुम्हाला उत्तर देता येईल की, आपल्यावरच सोपवले तर सौदर्य पहावयाला जसा खूप बाब आहे सूटीत तसाच विरूपता पहायला पण खूप बाब आहे इथे. परंतु मी सांशक आहे यावडल, सुंदर होण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न ही जर मुख्य अट असेल विरूपतेची, तर मग सूटीतही मुख्य अट निश्चितच अनप्रस्थित असते. उलटपक्षी रूपबंध आणि नियमितता (संवाद) याचे अमाप भांडारच सूटी त्यांच्यापुढे उमे करते ज्यांना ते फुलवता येते.

उपयुक्त वस्तूच्या विश्वालाही हेच मोठ्या प्रमाणावर लागू फडते. माव जोपर्यंत त्या वस्तू आहेत त्यापेक्षा जास्त काही असण्याचा दावा करत नाहीत, आव आणीत नाहीत. जोपर्यंत त्या फसव्या नाहीत, आणि त्यांच्यातील हेतूच्या दुडतर साधेपणामुळे तुम्हाला त्यांच्यातील सौदर्य पहाणे शक्य होते, तोपर्यंत, खरे बोलायचे तर, त्यांच्या एकनिष्ठेमुळे त्यांचा रूपबंध एकात्म, एकसंघ असा सुसंवादी आविष्कार ठरतो. उलट त्यांच्या हेतुशी विसंवादी असलेले कुठलेही निखळ अलंकृत असे कृत्रिम सौदर्य त्यांच्यावर लादण्याचा तुमचा कुठलाही प्रयत्न त्याना एकदम स्वच्छ, सरळ विरूप करील.

विरूपता ही सर्वच्या सर्व माणसाची करणी आहे, सूटीची नव्हे, या प्रचलित मताचे यथार्थ मूल्यमापन करण्यास हा वरील धागा आपल्याला मदत करील. आपण निर्दोषित

केलेल्या वस्तुस्थितीवरच तत्त्वतः हे आधारलेले आहे असे दिसते की, माणसातच फक्त, केवळ आविष्काराकरिता आविष्कार, हे यश संपादण्याचा प्रयत्न करण्याची कुवत फक्त माणसातच आहे. दुसऱ्या शब्दात, सौदर्यकिरता सौदर्ये आणि म्हणूनच माणूस असे दृश्यरूप घडविष्याची शक्यता जास्त आहे की, ज्यात प्रयत्न व अपयोग एकत्र होतात. आणि हेच, आपण पाहिले आहेच, विलुप्तेच सार आहे.

या सार्वत्रिक शब्दसंहितेमधील आणखी एक संदिग्धाता स्पष्ट करण्याजोगी आहे. सौदर्ये हे कलेचे साध्य आहे काय? 'कलेकरिता कला' या परवलीच्या शब्दसंहितेत काही सत्य आहे का?

मला वाटते आपण जी दिशा घेतली आहे, तिचे महत्व आता आपल्याला कळेल, कारण तिच्यामुळे या संकल्पनांना हाताळणे मुलभ झाले आहे. सौदर्ये, आपण पाहिल्य, ही एक फार संदिग्ध संज्ञा आहे. सौदर्ये म्हणजे जर एखादा दिलेला आदर्श असेल, तर तो आदर्श व्यक्तीत्वपूर्ण आविष्काराचीलेवर, सुगम सौदर्याच्या रवरूपाचे काही तरी त्यावर (निर्मिती) पूर्व नियंत्रण घालतो, की ज्या नियंत्रणामुळे दिलेल्या क्षणी कवेत घेण्याच्या आपल्या कुवटी-पलीकडचे काही तरी डावलेले जाते. अशा अर्थाने तर सौदर्ये हे कलेचे साध्य असे म्हणजे फार घोक्याचे होईल. आपले सौदर्ये कोणत्या प्रकारचे किंवा साच्याचे घडवार आहे हे जर आपल्याला (ते आपल्यासमोर येण्या पूर्वीच) कळलेले असणार असे त्या आदर्शानि अभिप्रेत असेल तर तेही भयावह. कारण सौदर्ये म्हणजे सर्वप्रथम निर्मिती होय; एक नवा व्यक्तीत्वपूर्ण आविष्कार की ज्यातून नवी भावस्थिती असितल्यात येते आणि या अर्थाने सौदर्याचे आपल्याला आकलन झाले तर सौदर्ये हे कलेचे घ्येय असे म्हणप्पदाळा काही कारणा अर्थ उरणार नाही. कारण त्यामुळे ते काय होणार असेल हे आपल्याला त्याच्या निर्मितीपूर्वीच कळलेले असणार नाही. परंतु याहून भिन्न अर्थाने सौदर्याचे आपल्याला आकलन झाले, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ पूर्वीच घालन दिलेला नियम असा गृहित घरला, तर मग, आविष्काराकरिता पूर्ण आणि मुक्त आविष्कार ह्या कल्पनेला ती शब्दसंहिता प्रतिकूल ठरेल. या दृष्टीने कलेचे साध्य हे पूर्ण साध्य होणार नाही तर ती उरेल फक्त उद्देश्यपूर्ण कला. आणि ही घातकी कारकत आहे.

'कलेकरिता कला' याचाही समाचार अशाच टीकेने घेता येईल, कारण याबाबतच्या अशा टीकेत काही तथ्य आहे. जे काही कलेने खारोबरीच साध्य करण्याचे ठरविले आहे तेच तिचे घ्येय असे जर ती उक्ती सांगत असेल, तर ती तुम्हाला काहीच मांगत नाही. परंतु या सिद्धांताने असे अभिप्रेत असेल की, कला म्हणजे काही एक मर्यादा घालणारी संकल्पना, काही सामान्य मानदंड पूर्वीच स्वीकारलेला, तर मग मी म्हणेन की तो (सिद्धांत) अत्यंत सक्रीयपणे खोडसाळ होईल. कलेचे साध्य म्हणजे अवघे स्वयंविकासी. तत्त्व असे काही एक उरतच नाही, हे तिचे खरे साध्य आहे. कारण कला ही केवळ संकल्पना म्हणून साध्याच्या परिकल्पने टाकली जाते, आणि तिच्याबरोबर असते घातकी, आणि नियंत्रित करणारी स्वयं जाणीव. यावर्यतेने एखादी पद्धत किंवा एखादे तत्त्व अमलात भाण्टाला, त्या पद्धतीचा किंवा तत्त्वचा अलग असा विचार तुम्ही करत नाही. तुम्ही विचार करता कृतीचा आणि सजीव करता ती पद्धती किंवा ते तत्त्व, त्यात जगता. कला, जातनासारखीच निर्मितीशील आणि व्यक्तित्वपूर्ण आहे, (व्यक्तीनिष्ठाही आहे) आणि म्हणून त्यांनी तुम्हाला कुठे घेऊन जावे हे तुम्ही आधीच ठरवू शकणार नाही. आणि तुम्ही तसा प्रयत्न केलाच तर त्यांच्या स्वातंत्र्यावर तुमची निष्ठा राहणार नाही.

माझ्या ह्या व्याख्यानामधून, सौंदर्यच्या प्रकारांचा—उदाहरणार्थं शोकात्म आणि विराट ह्यासारख्यां—पद्मसभीर आढावा घेण्याचा किंवा कलेच्या विकासाचा ऐतिहासिक वृत्तांत नमुद करण्याचा प्रयत्न मी केला नाही. माझी इच्छा इतकीच की एकाच प्रमुख संकल्पनेवर लक्ष केंद्रित करावे—रीतीच्या संकलनेवर—ज्या रीतीतून काल्पनिक वस्तु भावस्थिती आविष्कारशील बनवेल आणि ज्या आविष्कार रीतीचा अशा प्रकारे आविष्कृत झालेल्या भाव प्रत्यक्षावर परिणाम होईल. नास्तीपक्षी मला हे संपादन करणे आवडेल, अर्थात माझा हा नकारात्मक दृष्टीकोण आजही काही एका विशिष्ट मर्यादिपर्यंत आवश्यक आहे की, तो नकाळी पडदा, भुरुळ घालणारा म्हणा हवे तर, जो त्या सौंदर्यच्या चेहन्यावर लोंबतो आहे आणि ज्याने सौंदर्याची जीवनापासून फारकृत केली आहे, तो पडदा टरकावणे. वास्तवबाबादाच्या गैरसमनाचा आपण पुरुस्कार करीत नाही आहोत, कल्पनाशील साक्षात्काराचे आपले विवेचन त्या वास्तवबाबादाला हास्यास्पद बनवेल. परंतु मी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे, नुसते सिद्ध नक्हे तर, सौंदर्यचि अवधे विश्वच साकात प्रत्यक्षारी व्हावे यासाठी सहाय्य घ्यावे असा माझा प्रयत्न आहे, एका बाजूला तो शीक प्रमुख घाट आणि दुसऱ्या बाजूला पद्धत्याच्या पास्याच्या वक्कावहूळचे आपले नवल हांपासून ते थोर स्वापत्यातील जटिलतेपर्यंत अववा येऊसारीअरच्या शोकातिकेतील ताणापर्यंत, सर्व प्रकारे हे सौंदर्य विश्व एकाच प्रेरणेचा व्यक्तिस्वपूर्ण व्यापार असतो, हा प्रेरणा व्यापार प्रेक्षकात आणि निर्मितीशील कलावंतात, समाज, एकत्र असतो. माझाय नियती आणि शोकात्म संर्धं ह्याच्या वुरुख्याआड ददलेल्या यास्तीच्या आणि योरवीच्या गाभ्यात जेव्हा आपण ढोकावतो तेव्हा त्या कलाविषयाची आणि त्या प्रेरणेची अत्यंत उत्कट आणि स्वच्छ ओळख पटते. तेव्हा तिथे ते सोनेरी धुके नसते, जे धुके आपल्या आक्षमाला आणि विलासाला सुखविणारे असते, गोंजारणारे असते आणि आता, नेहमीप्रमाणेच, एखाद्याचे शब्द म्हणजे मर्मस्वल सापडत नसलेली (जिला मर्मस्वल सदाच मुंगारा देते) अर्धेहीन कथा दिसते. गटेच्या प्रारंभीच्या निवंधातील उताऱ्याने मला ह्याचा गेवट करू दे. मी जे आतापर्यंत सांगत आहे ते अगदी योडक्यात तिथे सांगितले आहे आणि गेली शंभर वर्ष सौंदर्यास्व जे आपल्याला शिकवित आहे त्याचे मला वाटते वीज त्यात आहे. फक्त इये मला एक लहानसा इजारा यावासा वाटतो की, सौंदर्य ही संज्ञा काही काही वेळा तो मुगम सौंदर्य या अर्थाने बापरतो, पण तोही माझ्यासारखाच या संज्ञेच्या, ह्या वापराच्या विकूळ आहे.

तर तो परिच्छेद स्वतःच विवरण करैल.

जेव्हा मी ते कॅंचेडूल प्रथम वधायला मेलो, तेव्हा चांगल्या अभिरुचीबहूलच्या सर्वसामान्य कल्पनानीनी माझे ढोके गिर्चमिहून गेले होते. घनांचा सुसंवाद आणि आकाराची विशुद्धता ह्याना, जनरीतीच्या आपाततः आलेल्या शिकवणुकीमुळे, मी फार मानीत असे आणि गोथिक अर्थं करणातील दुर्बोध, गुंतागुंतीच्या तन्हेवाईक लहरीचा मी कट्टा शब्द होतो. शब्दकोशात जगी एखाद्या गम्भालाली अवांची लांबलचक यादी असते तसे 'गोथिक' या मध्यलघालाली माझ्या ढोक्यात आजवर जेव्हे म्हणन सांचले तेव्हे सर्व चुकीचे समानार्थक शब्द मी एकत्र केले होते—अस्ताव्यस्त, अस्वाभाविक, संकीर्णाचा ढीग, ठिगळकाम नको इतके ओळावलेले.

परंतु मी जेव्हा त्या इमारतीसमोर उभा राहिलो तेव्हा त्याच्या दर्शनाने चकित झाल्यामुळे माझी भावस्थिती किंवा अनपेशित होती! माझा आत्मा एका थोर आणि परिपूर्ण संस्कारांनी भरून गेला, कारण हजारो मुसऱ्यात तपशीलानी त्याचा रचनावंद घडविलेला होता आणि

मला त्यात रस बाटला, त्याचा मी सुखास्वाद येऊ शकलो, परंतु मला ते मुळीमुद्दा आकलन ज्ञाले नाही किंवा मी ते स्पष्ट करू शकलो नाही. ह्या अधंस्वर्गाय सुखाचा आस्वाद घेण्या करिता मी किंतीदा तरी तिकडे बळलो असेन, अशाकरिता की, आमच्याच वूँजाच्या अतिमानवी अशा विशाल आत्म्याचे त्यांच्याच कृतीतून आकलन करून घ्यावे. जेव्हा ते व्यामिश्र भाग एका परिषूर्ण सघनतेत विसर्जित होत होत, विशद्धत जात जात, अगदी साधे आणि योर होऊन माझ्या आत्म्यापुढे उमे ठाकले आणि माझ्यातल्या शक्ती त्यातील आस्वाद घेण्यास, त्यांना समजन घेण्यास एकदम आनंदाने सजग होऊन उठल्या तेज्ज्वा वेद घेण्याच्या एकटक नजरेन श्रांत-शिणलेल्या माझ्या ढोळधांना स्नेहशील विश्वासी देत देत किंतीतरी वेळा त्या संध्याकाळज्या संधीप्रकाशाने मला अडथळा केला असेल! किंती ताज्या, टबटीतपणे सकाळज्या तेजात त्यांनी माझे स्वागत केले! अनंत सूर्यीतील कृतीत असतात त्याप्रमाणे, त्याच्या चैतन्यप्रद ज्ञालेल्या अगणित मूळम अंगींगातून ती महान सुसंवादी घनता, सर्व एकआकारमय, त्या संबंधावर आधारलेले आणि संबंधात विकलेप पावणारे, अखेर त्या सर्वांचा शेवट त्या अवध्या समष्टीत होत असताना मी किंती आनंदाने सुक्षम निरखली! ती पायाशी ठामून असलेली अवाक्य विशाल इमारत हवेत कशी हलकेच उभी राहिली. ठिकठिकाणी किंती भग्न होती ती! आणि तरीही किंती चिरंतन! एकाचा जर्मन कला पंडिताला या कृतीमुळे लाभलेला आपला घेण्यपणा आकलन झाला नाही, आणि या कृतीची अनाकलनीय अशा गोष्ठिक या संजेने त्याने संभावना केली म्हणून भी राग करू नये हे वरे!

परंतु, तू, रे प्रिय तरुणा माझा सोबती होणील. तुझ्या आत्म्यातील परस्पर विरोधांच्या संघर्षाचे समाधान करे होइल, त्यांच्यात संवाद कसा घडल हे न समजल्याने भावावून जाऊन भावनाशीलतेने तिथे उमा आहेस. तुला आता त्या महान समष्टीतील न योपवता येणाऱ्या शक्तीचा प्रत्यय आला आहे आणि मी स्वप्नाकू आहे, अशी तू तकार करतो आहेस, कारण, मी त्यातले सौदर्यं पहातो आहे तर तुला फक्त दिसते आहे ती शक्ती, त्यातील राकटपणा, रासवटपणा.

परंतु कोणत्याही तन्हेचा गैरसमज आपल्यात येऊ वेळ नकोस, या अर्धंगभं राकटपणाचा आस्वाद घेताना दुवळा करणारा आधुनिक सौदर्यवैदूचा क्षीण सिद्धांत आपल्यामध्ये येऊ दे नको. नाही तर अखेर त्या क्षीण सिद्धांताने क्षीण बनलेल्या तुमच्या भावनांना ती अर्धंगीन गुळगुळीतपणा याखेरीज कांहीच पेलवणार नाही. लिलितकलांचा उगम आपल्या भोवतालचे जग सुंदर करण्याच्या आपल्या तयाकरित प्रवृत्तीतून होतो ह्यावर आपला विश्वास सक्षात असा त वैदू प्रयत्न करतात. पण हे खरे नव्हे.

सुंदर असण्यापूर्वी किंती तरी आधीपासून कला रूपशील आहेत. आणि (जेव्हा त्या रूपशील असतात) तेज्ज्वाच संत्य आणि योर कला अधिक संत्य आणि अधिक महान असतात या सुंदर कलंपेक्षा. कारण माणसात रूपशील असण्याचा स्वभाव असतो. आणि माणसाचे अस्तित्व थोडसे सुरक्षित होताच त्याच्या किंवा व्यापारातून ती रूपशीलता ढोकावते. (ती स्वतःच रूप घेते). काळजीपासून आणि भीतीपासून मुक्त होताच विश्रात अवस्थेत किंवारील होणारा तो अर्धामुर्धी देवमाणस आपल्या चैतन्याचा आविष्कार करावयाला योग्य वस्तूचा शोध घेत चांचपडतो (ज्यातून चैतन्य मुसमुसेल) आणि रानटी माणूस, चमत्कारिक फटकांच्यांची (रेखांचा) भयंकर आकाराची आणि गोवडळ आणि भरड रेगाची पुनर्रूपना करतो, पिसांनी आपले शरीर-डोके मढवतो आणि जरी ही कल्पनासुष्टी विलक्षण तन्हेचाईक

रूपवंधानी भरलेली असे, आणि आकृतीत प्रमाणवद्वाता नसे, तरीही त्यांचे घटक एकमेकांत मिसळून जात. कारण वैशिष्ट्यपूर्ण अशा एकात्म भावस्थितीने त्यांना व्यक्तिस्वपूर्ण समष्टित घडवलेले असते.

"आता ही व्यक्तिस्वपूर्ण (रूपशील) कला हीच खरी कला होय. सभोवतालच्या पसाच्या वर जेव्हा ती आतून किया करते, तेव्हा ती किया ही आतल्या एका वैशिष्ट्यपूर्ण, व्यक्तिस्वपूर्ण आणि स्वतंत्र अशा भावावस्थेतून निर्माण झालेली असते. आणि त्या भावस्थितीला परके जे जे असते त्या सर्वांबाबत ती उदासीन असते आणि अज्ञानीमुद्दा असते एकाद वेळेस. मग ती रानटी, रांगडचा अवस्थेतून जन्मली असो अथवा सुसंस्कृत अशा संवेदनाशीलतेतून जन्मली असो, ती अवधी असते, जिवंत असते. देशादेशांतून आणि व्यक्तिव्यक्तीतून ह्या कलेच्या अनंत थेणी तुम्हाला सांपडतील.

"जितके हे सौंदर्य मनाच्या गांभ्यात खोल रुजेल, त्याच्या मुळाशी नाते सांगणारे दिसेल, की त्यामुळे आता मनाला दुसरे काहीच सहन होत नाही, कौं त्यामुळे मन आता दुसरे काही निर्माणाच कक्ष याकत नाही, तितका तो कलावंत अत्युच्च सुखी."?

हेच, स्त्री—मुळ्यहो, मी जे सांगावयाचा प्रयत्न करित होतो, अगदी तेच हे सर्व आहे.

(पान ११६ वर्त्ती ही टीप.)

'दुर्गम' सौंदर्यतील मुचवलेले तीन उप-प्रकार घरून, 'सुगम' आणि 'दुर्गम' अशा सौंदर्याच्या दोन पैलंतील संबंधावाबत पान ८५ वर जी चर्चा केली; सौंदर्याच्या विविध उपजाती—जवाका की उचित सौंदर्य, विराटता आणि इतर—इये तिथे संहितेत ज्यांचा उल्लेख आहे परंतु पद्धतशीर चर्चा मात्र केलेली नाही, यांच्यातील परल्पर संबंधावाबत वाचकांचा गांधळ होईल.

मला हे स्पष्ट करावयाला हवे की, सौंदर्याच्या जाती उप-जातीबद्दलचे पद्धतशीर विवेचन करायाचे हाती घेणे हे या व्याख्यानांच्या मर्यादित बसप्यासारखे नव्है, असे मला वाटले. आणि म्हणून सर्वसामान्यपणे जाज ज्याला सुंदर म्हटले जाते त्याच्या पलीकडे खारे सौंदर्य कसे जाते ह्याचे स्पष्टीकरण देण्यापुरतेच मी स्वतःला सीमित केले. ८५ आणि ८७ पानावर जे प्रकार, उप-प्रकार नमूद केले आहेत ते जाती, उप-जातीच्या जवळ जातात परंतु त्या नेमक्या जाती, उप-जातीच अशा प्रकारे समान नाहीत.

From Goethe's Von deutscher Baukunst—Written when he was twenty four. Werke ed stuttgart 1858 Bd 25 S. L. The Subject is strasbwrg cathedral.

परिशिष्ट १

Aesthetic:	सौंदर्यशास्त्र
Aesthetic Attitude	सौंदर्यवृत्ति
Aesthetic Achievement	कलात्मक किंवा सौंदर्यात्मक यश
Aesthetic Excellent	सौंदर्य दृष्टधा किंवा कला दृष्टधा उत्कृष्ट
Aesthetic experience	सौंदर्यनुभव
Aesthetic Feeling	सौंदर्यपूर्ण किंवा कलात्मक भावस्थिती
Appearance	भासकृपा, दृश्यरूप, बाह्यरूप
A Priori	अनुभवपूर्व
Aesthetic Semblance	सौंदर्यात्मक किंवा कलात्मक भासकृपा
Aesthetic Value	सौंदर्यमूल्य
Body-and-Mind	शरीर-आणि-मन
Community	सार्वविकाता, संबाद
Difficult	दुर्गम
Education in Beauty	सौंदर्यातील अभ्यास, संस्कार, शिक्षण
Expression	आविष्कार
Expressive	आविष्कारशीलता
Feeling	भावस्थिती
Feeling embodied in Form	रूपवैधात किंवा आकृतीत समूर्त, ऐंट्रिप्रॉप घेणे
Fine Arts	ललितकला, अभिजात कला
Idealised	आदर्शीकृत
Intricacy	जटिल, गुंतागुंतीचि, व्यापिच
Insight	मर्मग्राही दृष्टी
Interest	आस्था, रस
Intuition	प्रतिभाव ज्ञान, प्रतिभान
Natural Insight	निसर्गदत मर्मग्राही दृष्टी
Plastic	रूपशील
Rationalised	प्रज्ञासंस्कारित, विवेकशील, नियमितता
Relavance	संबद्धता
Rising mountain	उदयाचलीचा सिंदूरात
Simple	सुगम, केवळ
Tension	तणाव
Triumphant Beauty	जयघोष निनादी, जयोद्घोषी सौंदर्य
Ugliness	विरूपता
Victorious Beauty	जयी सौंदर्य
Width	विशालता



ಶಾಸಕೀಯ ಮಧ್ಯವರ್ತೀ ಮುದ್ರಣಾಲಯ, ಮುವ್ವೆ